



Date: 2nd June, 2024

To,

National Stock Exchange of India Limited ("NSE"), The Listing Department "Exchange Plaza", 5th Floor Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex Bandra (East), Mumbai – 400 051. NSE Symbol: SUL ISIN: INE142Q01026 To,

BSE Limited ("BSE"), Corporate Relationship Department, 2nd Floor, New Trading Ring, P.J. Towers, Dalal Street, Mumbai – 400 001.

BSE Scrip Code: 543711 ISIN: INE142Q01026

Dear Sir/Madam,

<u>Sub: Newspaper Advertisement – 21^ª Annual General Meeting through Video Conferencing/</u> Other Audio - Visual Means ("VC/ OAVM") facility.

Please find attached herewith copies of newspaper advertisements published in the following newspapers intimating details regarding e-voting information for the 21st Annual General Meeting of the Company in terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

1. Navshakti (Marathi)

2. Financial Express (English)

The same shall also be also uploaded on the Company's website at <u>https://sulavineyards.com/investor-</u>relations.php

You are requested to kindly take the same on your records.

Thanking you,

Yours Faithfully, For Sula Vineyards Limited

Ruchi Sathe Company Secretary and Compliance officer Membership No. A33566





Sula Vineyards Limited

(formerty known as Sula Vineyards Private Limited) Regd. Office: 901, Hubtown Solaris, N.S. Phadke Marg, Andheri (E), Mumbai 400069, Maharashtra, India. Tel: 022-6128 0606/607 Fax: 022-2684 6064 Email: info@sulawines.com CIN: L15549MH2003PLC139352 Vinery: Gat 36/2, Govardhan Village, Gangapur-Savargaon Road, Nashik 422 222, Maharashtra, India Tel: +91 253 3027777/701 www.sulavineyards.com

5	SBI Stat	e Rank	of In	dia		जाहीर स्	चना			जाहीर सूचना	वित्त मंत्रालय विर्त्त कर्ज वसुली न्याय	धिकरण क्र. २	
एसएआरबी ठाणे (११६०	९७) शाखाः - १ला मज		-११२ सर्कल, रोड	क्र. २२, वाग	ळे इंडस्ट्रियल इस्टेट,	तमाम जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही या खाली लि (''प्लॉट सी जमीन'') सह त्यावर उमी रचने मधील त्यांचे अवि श्री. किशन मंगळदास नरसी (नरसी), (''किशेन''), भारतीय रहिव	————————————————————————————————————	आणि हितसंबंधासाठी (ए) थि फरियास, केम्पस् कॉर्नर,	खालील	जनतेला याद्वारे सूचित करण्यात येते की, 1 लिखित परिशिष्टात अधिक सविस्तरपणे ती निवासी मिळकत माझ्यासमवेत	३रा मजला, एनटीएनएल बिल्डिंग, कुलाव फोन: २२६६ ५४७३/ पं मूळ अर्ज ज्ञ	क्सः २२६६ ५४७३ ८ सन २०२२	
		कब्जा सूचन				ऑगस्ट क्रांती मार्ग, मुंबई-४०००३६, यांचे नामाधिकार तपासत एकत्रितरित्या संदर्भित सदर जमीन आणि सदर रचना यानंतर ''मिट	आहोत. प्लॉट सी जमीन यानं	नंतर ''सदर जमीन'' म्हणून		व श्रीम. वर्षा प्रीतम देशमुख उर्फ वर्षा	समन्		नि.१
दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टुक्शन		•		ॲक्ट. २००२	(५४ सन २००२) अन	माणि सर्व व्यक्तिस किशेन द्वारे धारक आणि यांचे ताब्यात असलेले मिव	डकत कडे किंवा मध्ये आणि	/किंवा चटई क्षेत्र निर्देशांक		राव जोंधळे समवेत दिवंगत शिवाजीराव	एचडीएफसी बँक लिमिटेड,	पुढील तारीख: १९	1/08/202
कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी										यांच्या मालकीची आहे. दिवंगत राव जोंधळे, जे माझे वडील होते, त्यांचे	एचडीएफसी बँक हाऊस, सेनापती बापट मार्ग,		
सूचना निर्गमित करुन त्यांना सदर रकमे						धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त्र, भाडेपद्रा, उपभाडेपद्रा, कुळवहिल				राव जायळ, ज माझ वडाल हात, त्याय ४/२०२४ रोजी मुंबईत निधन झाले.	लोअर परळ, मुंबई-४०००१३.		अर्जद
सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार केलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्ज						and the state of t				शिवाजीराव जोंधळे यांनी श्रीम. वर्षा	विरुध साक्षी फेबटेक्स आणि अन्य	5	प्रतिवाद
कलल्या मिळकती या साकातक कब्ज प्रत्येक खात्यासमोर नमूद तारखेस घेतल		र(४) सहयापता सदर अ	૧૯ લ્વા મિલમ ૮ અન્વ	ia caleit/litie	१। त्राप्त आवकारा पा प	करूण अशासन पत्र, सुविधाधिकार, कब्धा, दखमाल, विकास हक्क, क किंवा अंतिम), किंवा कोणत्याही करार/कंत्राट अंतर्गत किंवा				देशमुख उर्फ वर्षा शिवाजीराव जोंधळे	ज्याअर्थी ओए क्र.३८८/२०२२ हा १४.०९.२०२२ र	जी सन्माननीय पीठासिन अधिकाऱ्यांग	
विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य ज	ननतेला याद्वारे इशारा देण्यात		शी व्यवहार करू नये व	व सदर मिळक	तीशी केलेला कोणताह	वहार नामाधिकार, हितसंबध, फायदा, दावा किंग मागणी असल्यास सर				ारील प्रेम आणि आपुलकीच्या भावनेतून	केला होता.		1111 K-11-16
हा स्टेट बँक ऑफ इंडिया च्या रक्षम	आणि त्यावरील व्याजाच्या	भाराअधीन राहील.		-		डेव्हलपर्स प्रा. लि., ४०२, ५४-बी, सागर ॲव्हेन्यू, ४था मजल अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८ येथे निम्नस्वाक्षरीकाराकडे				साठी भेट विलेख निष्पादित केला होता इच्छापत्राद्वारे सदर मिळकतीतील त्यांचे	ज्याअर्थी, सन्माननीय न्यायाधिकरणाने कृपावंत होऊ		
खात्याचे नाव / कर्जदार/	गहाण	/प्रभारित	कब्जाची	१) मागणी	। सूचनेची तारीख	केलेल्या प्रमाणित सत्य प्रती सह लेखी सदर कळवणे याद्वारे आव	ख्यक आहे किंवा अन्यथा अञ्	गशा व्यक्ति किंवा व्यक्तिंचे		शेअर माझ्या नावे केले होते. सदर भेट	अडुसष्ट हजार नऊशे चौऱ्याण्णव आणि पैसे दोन मा केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर		
हमीदार आणि पत्ता		तीचे वर्णन	तारीख		। सूचनेनुसार थकबाब	मम कोणताही अशा तथाकथित हक्क, नामाधिकार, हितसंबंध, प्रायत कोणत्याही पुढील सूचना किंवा संदर्भाशिवाय, त्यागित आणि/किं			विलेख	क्र. ३६७९–२०२१ द्वारे १५ मार्च,	कलल्या अक्टच्या कलम २९(४) अतगत सदर दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).	अजावर समन्स/सूचना जारा कल	ા.(ગાહભલ્ય
श्री. गिरीशकुमार जयनारायण		जला, ओपल बिलिंडग, र नेन्न २५ (२न २५ (२न		.,	। सूचना तारीख	यावरील संदर्भित			5058	रोजी सब–रजिस्ट्रार ऑफ मुंबई –३ च्या	ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्सची बजावणी परिणाम	नरक होऊ शकली नाही आणि ज्याअ	।र्थी सन्माननी
तिवारी, सौ. सरिता गिरीशकुमार तिवारी		र्व्हे क्र. २५/१ए, २५/१बं 1 व्हिला जवळ, बारवी डं		१५.०३.२० २) म. ३०	०२४ ,८९,९०९/- (रुपये	(सदर जमी- ब्लॉक सी, विश्रामवाडी, भाऊ दाजी रोड, किंग्ज सर्कल, सायन,		न अमलेले आणि तमलेले		यात नोंदणीकृत करण्यात आला होता.	न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत क		
प्लयास फ्लॅट क्र. ६०४, ६वा मजला, ज्वेल		विलापूर पश्चिम ४२१५०			णनव्वद नऊशे नऊ म					ट विलेखानुसार मी खालील परिशिष्टित १००% टके मालक झाली आहे.	अंक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा		
अरिस्टा, बी विंग, ओपल इमारत,	मोजमापित ४८९ चौ. फू				२४ रोजीस त्यासह पुर	ते सर्व भाग आणि विभाग, आणि पुढील प्रमाणे सीमाबद्ध				स्थितीत मी सार्वजनिक सूचना जारी करीत	 (i) ज्याअर्थी वरील नावाच्या अर्जदारांनी त्यातील परिव्ययासह एकत्रित रकमेच्या वसुलीसाठी सदर न्य 		
जन्नत व्हिला जवळ, बारवी डॅम रोड	श्री. गिरीश जयनाराय	ण तिवारी आणि श्रीग	न.		र इ. अधिनियमाच्या १) उत्तरेस ः सार्वजनिक रस्ता द्वारे; दक्षिणेस ः न्यू सुंदर कमला नगर ज्ञात झोपडपट्टी द्वारे;				खालील उल्लेखित मिळकतीच्या संदर्भात	आहे.	वाविकरणसमार वराल उल्लाखत अप	ા ધાલાલા બન્લ
लगत सोनिवली, बदलापूर (पश्चिम)	सरिता गिरीशकुमार ति	वारी यांच्या नावे.			पूचनेनुसार वर नमूद	पश्चिमेस : प्लॉट डी द्वारे.				ाही व्यक्ती ज्यांचा भाडेपट्टा, कर्ज, गहाण,	(ii) मूळ अर्जाच्या अनुक्रमांक ३ ए अंतर्गत अर्जदारांनी	विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि भ	मत्तांव्यतिरिक
४२१५०३				केल्याप्रमाणे	Τ.	दिनांकित सदर २ जून, २०२४	、 、			होणत्याही न्यायालयाचा आदेश याद्वारे	अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे		
						t/-	सफल डेव्ह	व्हलपर्स प्रा. लि. करिता		ही हितसंबंध असल्यास ते त्यापुष्ठचर्थ	(iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावर्ण		
दिनांक : ३०.०५.२०२४			111	द्य त्यनम्भाग	चंद्रकुमार डी. क आणि प्राधिकृत अ					जी पुराव्यांच्या मूळ प्रतिंसह सदर	अनुक्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला म		त्ताचा व्यवह
विकाणः बदलापुर					क आणि प्राविकृत उ डिया एसएआरबी ठा					मा प्रसिध्दीपासून १५ दिवसात खालील 11 लेखी सूचित करावे, कसूर झाल्यास तेथे	करण्यास किवा त्या निकाला कोढण्यास तुम्हाला म (iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखे		ले आहेत त्र
										ी दावे नाहीत आणि जर असल्यास ते	कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अ	-	-
										समजण्यात येतील.	अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्य	। सामान्य कामकाजाच्या व्यतिरिक्त वि	वेक्री, भाडेपह
										परिशिष्ट	किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत.	~ ~ ~	
केलग है	बैंक Canar	Donk	4						मुंबई श	हर जिल्हा आणि नोंदणी उपजिल्ह्यातील	 (v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघात तारग रोजन सार्वेज्या किंदी पर रोजा विष्येत नेप्रणास वर्ष 		
QUUTER	ad Callal				₹	शिक प्रादेशिक कार्यालय				गवानदास इंद्रजीत रोड, बाणगंगा,	रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ह तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्त		
MICH REPORT OF THEFT		oversiment of more ondertaking							वाळकेश	वर, मुंबई – ४००००६ येथे वसलेल्या			
મારત સારકાર જો ઉપરુધ	🕅 सिंडिकेट Syndi	cate			४ था मजला 💎	र सपीमस तिडके कॉलनी चांडक सर्कल नाशिक –	22002				(vi) तुम्हाला १९.०८.२०२४ रोजी स. ११.०० वा. र		प्रत अजदारान
भारत सरकार का उपक्रम	🖞 सिंडिकेट Syndi	cate			४ था मजला, र	सुप्रीमस, तिडके कॉलनी, चांडक सर्कल, नाशिक -	४२२००२.		आणि सि	स्थित मलबार हिल विभागाचा सी.एस्. क्र.	(vi) तुम्हाला १९.०८.२०२४ राजा स. ११.०० वा. २ सादर करण्याचे व डीआरटी-II समोर हजर राहण्या		प्रत अजदारान
भारत सरकर का उपक्रम	🖞 सिंडिकेट Syndi	cate				सुप्रीमस, तिडके कॉलनी, चांडक सर्कल, नाशिक – -	४२२००२.		आणि सि ५३ धा	रक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप	सादर करण्याचे व डीआरटी–II समोर हजर राहण्या (vii) कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर	िनिर्देश देण्यात येत आहेत, 11 होऊन निकाल दिला जाईल.	प्रत अजदारान
भारत सरकर का उपक्रम	🖞 सिंडिकेट Syndi	cate		माग	४ था मजला, र णी सुचन	सुप्रीमस, तिडके कॉलनी, चांडक सर्कल, नाशिक – -	822002.		आणि सि ५३ धा हाऊसिंग	रक जमिनीवर उभ्या पार्श्व को–ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या	सादर करण्याचे व डीआरटी–॥ समोर हजर राहण्या	िनिर्देश देण्यात येत आहेत, 11 होऊन निकाल दिला जाईल.	
પાલ શબ્દર છે. ઉપરુપ			प्राचने जाणाज		णी सुचन				आणि सि ५३ धा हाऊसिंग जाणाञ्य	रक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप	सादर करण्याचे व डीआरटी–II समोर हजर राहण्या (vii) कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर	िनिर्देश देण्यात येत आहेत, 11 होऊन निकाल दिला जाईल.	सही/-
भाग संख्य का उपक्रा मागणी सूच	ाना अंतर्गत सेक्श	न १३(२) सह व	ाचले जाणाऱ्य च्या कर्जन्य र	ा सेक्युरि	णी सुचन टायझेशन आ	े रेकनस्ट्क्शन ऑफ फायनॅंशियल असेट्स उ	र्गन्ड एन्फोर्समेंट	ग्री भारे	आणि सि ५३ धा हाऊसिंग जाणाञ्य	रक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील पेत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा 5. ६०१.	सादर करण्याचे व डीआरटी–II समोर हजर राहण्या (vii) कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर	िनिर्देश देण्यात येत आहेत, 11 होऊन निकाल दिला जाईल.	सही/- प्रबंधक
भाग संख्य का उपक्रा मागणी सूच	ाना अंतर्गत सेक्श	न १३(२) सह व	ाचले जाणाऱ्य ल्या कर्जदार य	ा सेक्युरि	णी सुचन टायझेशन आ		र्गन्ड एन्फोर्समेंट	गी आहे.	आणि रि ५३ धा हाऊसिंग जाणाञ्य मोजपाणि	रक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील पेत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा 5. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या (vii) कस्टू केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्रकार प्रति,	ो निर्देश देण्यात येत आहेत, 1ी होऊन निकाल दिला जाईल. रणाच्या शिववयाने दिले.	सही/- प्रबंधक
भाग मल्डर बा १प्रम मागणी सुच आफ सिक्युरिटी इन् अ.	ाना अंतर्गत सेक्शन स्टरेस्ट ऍक्ट २००	न १३(२) सह व	ल्या कर्जदार य	॥ सेक्युरि गंना आम _े	णी सुचन टायझेशन आ व्या खालील वि	रेकनस्ट्रवशन ऑफ फायनॅंशियल असेट्स अ त्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप	र्गन्ड एन्फोर्समेंट	गी आहे.	आणि पि ५३ धा हाऊसिंग जाणाञ्च मोजपापि फ्लॅट क्र	रक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील पेत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा 5. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस्. जॉधळे	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या (vii) कस्टू केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्रतत, १. साक्षी फेबटेक्स	ो निर्देश देण्यात येत आहेत, 1ी होऊन निकाल दिला जाईल. रणाच्या शिक्क्याने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक	सही/- प्रबंधक
भाग मल्डर का उपरक्ष मागणी सुच आफ सिक्युरिटी इन् अ.	ाना अंतर्गत सेक्शन स्टरेस्ट ऍक्ट २००	न १३(२) सह व २ खालील दिले	ल्या कर्जदार य असलेली	ा सेक्युरि	णी सुचन टायझेशन आ व्या खालील वि	े रेकनस्ट्क्शन ऑफ फायनॅंशियल असेट्स उ	र्गन्ड एन्फोर्समेंट	गी आहे. शाखा	आणि पि ५३ धा हाऊसिंग जाणाञ्च मोजपापि फ्लॅट क्र	रक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील पेत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा 5. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस्, जॉथळे 6. ६०१,६ वा मजला, पार्श्व को-ऑप	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या (vii) कस्टू केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्रति, १. साक्षी फेबटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ,	ो निर्देश देण्यात येत आहेत, 1ी होऊन निकाल दिला जाईल. रणाच्या शिक्क्याने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक	सही/- प्रबंधक
भाग मल्डर का उपरक्ष मागणी सुच आफ सिक्युरिटी इन् अ.	ाना अंतर्गत सेक्शन स्टरेस्ट ऍक्ट २००	न १३(२) सह व २२खालील दिले मान्य केलेल्या	ल्या कर्जदार य	॥ सेक्युरि गंना आम _े	णी सुचन टायझेशन आ व्या खालील वि	रेकनस्ट्रवशन ऑफ फायनॅंशियल असेट्स अ त्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप	र्गन्ड एन्फोर्समेंट	नी आहे.	आणि पि ५३ धा हाऊसिंग जाणाञ्च मोजपापि फ्लॅट क्र हाऊसिं	रक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील येत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा 1. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस्. जॉथळे ह. ६०१,६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस्. क्र. ५३,	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या (vii) कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्रति, १. साक्षी फेबटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र.	ो निर्देश देण्यात येत आहेत, 1ी होऊन निकाल दिला जाईल. रणाच्या शिक्क्याने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक	सही/- प्रबंधक
भाग मल्डर का उपरक्ष मागणी सुच आफ सिक्युरिटी इः अ.	ाना अंतर्गत सेक्शर स्टरेस्ट ऍक्ट २००	न १३(२) सह व २२खालील दिले मान्य केलेल्या कर्ज खात्याची रक्कम	ल्या कर्जदार य असलेली	ा सेक्युरि गंना आम [्] व्याज दर	णी सुचन टायझेशन आ व्या खालील वि , एन.पी.ए दिनांक	रेकनस्ट्रवशन ऑफ फायनॅंशियल असेट्स अ त्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप	गॅन्ड एन्फोर्समेंट लब्ध करून दिर्ल	गी आहे. शाखा	आणि पि ५३ धा हाऊसिंग जाणाञ्च मोजपापि फ्लॅट ब्र एलॅट ब्र हाऊसिं मलबा	रक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील पेत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा 5. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस्. जॉधळे 6. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस्. क्र. ५३, र हिल्स, डॉ. भगवानदास इंद्रजीत रोड,	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या' (vii) कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्रति, १. साक्षी फेबटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३० २, महाराष्ट्र. २. चोखाराम दलाराम चौधरी	ो निर्देश देण्यात येत आहेत, ती होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिवक्याने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिझिंग, भिवंडी,	सही/- प्रबंधक
मागणी सुच मागणी सुच आफ सिक्युरिटी इ अ. कर्जदारांचे नाव व पत्ता कर्जदार : मे. त्तैभाष पैठमी मालक : भी. पाल केषव प्रभाषक	ाना अंतर्गत सेक्श स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२४००१४९८७८६ ओगीनी	न १३(२) सह व २२खालील दिले मान्य केलेल्या कर्ज खात्याची रक्कम	ल्या कर्जदार य असलेली थकबाकी ८९,३५,२६०.६४/- म्व्याज आणि मूल्य	ा सेक्युरि गंना आम [्] व्याज दर	णी सुचन टायझेशन आ व्या खालील वि एन.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ ष	रेकनस्ट्रक्शन ऑफ फायनॅंशियल असेट्स उ न्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल ालमतेचा तपतील : स्टॉक इन ट्रेड : मालमतेचा पत्ता – गट क्र. १०, - ४२३४०१ मालनतेचा त्यसील - सरस्व	पॅन्ड एन्फोर्समेंट लब्ध करून दिर्ल जळगाव नेजर ता. येवल ती विद्या मंदिर, कॉलेज रोर	नी आहे. शाखा ला नाशिक मोरवाडी 13, शाखा	आणि पि ५३ धा हाऊसिंग जाणाञ्च मोजपापि फ्लॅट क्र एलॅट क्र हाऊसिं मलबा	रक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील येत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा 1. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस्. जॉथळे ह. ६०१,६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस्. क्र. ५३,	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या' (vii) कस्टू केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्रति, १. साक्षी फेबटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र.	ा निर्देश देण्यात येत आहेत, ती होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिक्क्याने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिझिंग, भिवंडी, हाथी सिझिंग, भिवंडी,	सही/- प्रबंधक
मागणी सुच आफ सिक्युरिटी इ अ. क. कर्जदारांचे नाव व पत्ता ^{8.} कर्जदार : मे. त्तौषाय पैठनी मालक : मी. राहूल केशव राज्युक जामीनदार १ : मंधु कुनिल बिरसानर	ाना अंतर्गत सेक्शन स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२५००१४९८७८६ ओसीसी	न १३(२) सह व २२खालील दिले मान्य केलेल्या कर्ज खात्याची रक्कम	ल्या कर्जदार य असलेली थकबाकी ८९,३५,२६०.६४/-	ा सेक्युरि गंना आम [्] व्याज दर	णी सुचन टायझेशन आ व्या खालील दि एन.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ व ग	रेकनस्ट्रवशन ऑफ फायनॅंशियल असेट्स उ त्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल 	पॅन्ड एन्फोर्समेंट लब्ध करून दिर्ल जळगाव नेकर ता. येवत ती विद्या मंदिर, कॉलेज रोव क्र. ३२७ वर बांधलेला, र	ती आहे. शाखा ला नाशिक मोरवाडी ाड, शाखा	आणि पि ५३ धा हाऊसिंग जाणाञ्च मोजपापि फ्लॅट क्र एलॅट क्र हाऊसिं मलबा	रक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील पेत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा 5. ६०१. डार्था एस्. जॉधळे क. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस्. क्र. ५३, 1र हिल्स, डॉ. मगवानदास इंद्रजीत रोड, वाळकेश्वर, मुंबई - ४००००६.	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या' (vii) कस्यू केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्रति, १. साक्षी फेवटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. २. चोखास दलाराम चीधरी २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ,	ा निर्देश देण्यात येत आहेत, ती होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिक्क्याने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिझिंग, भिवंडी, हाथी सिझिंग, भिवंडी,	सही/- प्रबंधक
मागणी सुच आफ सिक्युरिटी इ आफ सिक्युरिटी इ कर्जदारांचे नाव व पत्ता ^{8.} कर्जदार : मे. त्रीमाय देठमी मातक : भी. रातुल केशव राज्युक जामीनदार 9 : कोर्य द्वीनित बिरसाय जामीनदार 9 : कोर्य द्वीनित बिरसाय	ाना अंतर्गत सेक्शा स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२५००१४९८७८६ ओसीसी	न १३(२) सह व २२खालील दिले मान्य केलेल्या कर्ज खात्याची रक्कम	ल्या कर्जदार य असलेली थकबाकी ८९,३५,२६०.६४/- म्व्याज आणि मूल्य	ा सेक्युरि गंना आम [्] व्याज दर	णी सुचन टायझेशन आ व्या खालील वि एन.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ ष ग ग ग	रेकनस्ट्रक्शन ऑफ फायनॅंशियल असेट्स उ न्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल ालमतेचा तपतील : स्टॉक इन ट्रेड : मालमतेचा पत्ता – गट क्र. १०, - ४२३४०१ मालनतेचा त्यसील - सरस्व	ॉन्ड एन्फोर्समेंट लब्ध करुन दिर्ल जळगाव नेऊर ता. येवत ती बिद्या मंदिर, कॉलेज रोर क. ३२७ वर बांपलेल, र येथे स्थित प्रापंचात स. ब	ती आहे. शाखा ला नाशिक मोरवाडी ह, शाखा म. क.	आणि पि ५३ धा हाऊसिंग जाणाञ्च मोजपापि फ्लॅट क्र एलॅट क्र हाऊसिं मलबा	रक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील पेत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा 5. ६०१. डार्था एस्. जॉधळे क. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस्. क्र. ५३, 1र हिल्स, डॉ. मगवानदास इंद्रजीत रोड, वाळकेश्वर, मुंबई - ४००००६.	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या' (vii) कस्टू केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्रति, १. साक्षी फेबटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र.	ा निर्देश देण्यात येत आहेत, ती होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिक्क्याने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिझिंग, भिवंडी, हाथी सिझिंग, भिवंडी,	सही/- प्रबंधक
भाग भरवर का उपरम मागणी सुच आफ सिक्युरिटी इः म. कर्जदारांचे नाव व पत्ता ^{8.} कर्जदार : मे. सौषाय पैठमी भालक : श्री. राहूल केशव राज्युफ जामीनदार १ : कर्ष सुनिस बिरसार जामीनदार ३ : किया पालस बारस जामीनदार ३ : किया पालस वारस	ाना अंतर्गत सेक्शन स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२४००१४९८७८६ ओसीसी	न १३(२) सह व २२खालील दिले मान्य केलेल्या कर्ज खात्याची रक्कम	ल्या कर्जदार य असलेली थकबाकी ८९,३५,२६०.६४/- म्व्याज आणि मूल्य	ा सेक्युरि गंना आम [्] व्याज दर	णी सुचन टायझेशन आ व्या खालील वि एन.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ ष ग ग श	रेकनस्ट्रवशन ऑफ फायनॅंशियल असेट्स छ न्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल अल्पेबा वर्षतील : स्टॉक इन ट्रेड : मालमतेचा पता - गट क्र. १०, - ४२३४०१ मालनतेचा स्वार मालमतेचा वर्णनाच तपत्तील - सरस्व सलगाव, ता. निफाड, जि. नाशिक (म.स.) येथे स्थित प्लॉट क्र. ३४, स. ६१, निवासी बंगला 'मातोश्री'. विधा नगर, लासलगाव, ता निफाड आणि प्रामपंचायत मालमता क्र. १२६१ असलेल्या मोजमापित ५९.७१ के वेराफ क - २९४.५० चौ. मीटल. मालनत्या चान्रतीम - धूर क्ल	पॅन्ड एन्फोर्समेंट लब्ध करतन दिले जळगाव नेऊर ता. येवल ती बिद्या मंदिर, कॉलेज रा क्र. ३२७ वर बांधलेला रा वी. मीटर्स बांधीव क्षेत्रफ	ती आहे. शाखा ला नाशिक मोरवाडी 13, शाखा थ. क. कल	आणि पि ५३ धा हाऊसिंग जाणाञ्च मोजपापि फ्लॅट क्र एलॅट क्र हाऊसिं मलबा	रक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील पेत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा 5. ६०१. डार्था एस्. जॉधळे क. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस्. क्र. ५३, 1र हिल्स, डॉ. मगवानदास इंद्रजीत रोड, वाळकेश्वर, मुंबई - ४००००६.	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या' (vii) कस्टू केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्रति, १. साक्षी फेबटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र.	ा निर्देश देण्यात येत आहेत, ती होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिक्क्याने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिझिंग, भिवंडी, हाथी सिझिंग, भिवंडी,	सही/- प्रबंधक
मागणी सुच मागणी सुच आफ सिक्युरिटी इ अ. कर्जदारांचे नाव व पत्ता कर्जदारांचे नाव व पत्ता अर्जदार ने. त्तैभाष पैठणी मातक : श्री. त्तातून केषव राजुरू जामीनदार १ : श्रे तुनिल बिरत्ता जामीनदार ३ : शिवम सुनिल बिरत्ता जामीनदार ४ : शिवम सुनिल बिरत्ता	ाना अंतर्गत सेक्श स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२५००१४९८७८६ ओसीसी हागर ह	न १३(२) सह व २२खालील दिले मान्य केलेल्या कर्ज खात्याची रक्कम ^{१. ८७,००,०००/-} इ.	ल्या कर्जदार य असलेली थकवाकी ८९,३५,२६०.६४/- + व्याज आणि मूल्य दि. २९.०४.२०२४	ा सेक्युरि गंना आम व्याज दर	णी सुचन टायझेशन आ व्या खालील दि एन.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ ण ग ग श क क	रेकनस्ट्रवशन ऑफ फायनॅंशियल असेट्स उ न्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल - ४२३४०१ मालमतेचा स्वारु मालमतेचा वर्णात – गट क. १०, - ४२३४०१ मालमतेच्या स्वारु मालमतेचा वर्णनाव तपशील – सरस्व सलगाव, ता. निफाड, जि. नाशिक (म.स.) येथे स्थित प्लॉट क. ३४, स. ६१, निवासी बंगला ''मालोशी''. विद्या नगर, लासलगाव, ता. – निफाड आणि ग्रापपंचादत मालमता क. १२६१ असलेच्या मोजमापित ५१,७१ वे क्षेत्रफळ – २९४.५० ची. मीटर्स. मालमतेच्या चप्रुतीमा – पूर्व – प्र स्र.	जलगाव नेकर ता. येवत लब्ध करुरुन दिर्ल ती बिद्या मंदिर, कॉलेज रोत क. ३२७ वर बांधलेला, र वेथे स्थित प्रामपंचात स. ब्र चौ. मीटर्स बांधीव क्षेत्रफ गंट क्र. ३५, दबिम : २२ मं	ती आहे. शाखा ला नाशिक मोरवाडी ड, इ. क. क.	आणि वि ५३ धा हाऊसिंग जाणाऱ्य मोजपापि फ्लॅंट ब्र एल्लॅंट ब्र हाऊसिं मलबा ठिकाण	रक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील येत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा 5. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस्. जोंधळे 6. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस्. क्र. ५३, र हिल्स, डॉ. मगवानदास इंद्रजीत रोड, वाळकेश्वर, मुंबई - ४०००६. : मुंबई दिनांक: ०२.०६.२०२४	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या (vii) कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावा सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्रिति, १. साक्षी फेबटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्वा: फ्लॅंट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्रत्यक्ष कठ्या सूचना	ा निर्देश देण्यात येत आहेत, ती होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिवक्याने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिर्झिंग, भिवंडी, हाथी सिर्झिंग, भिवंडी, र्गा विहार, भिवंडी ४२१३०२	सही / - प्रबंधक तरण – ॥, मुंब
मागणी सुच मागणी सुच आफ सिक्युरिटी इ अ. कर्जदारांचे नाव व पत्ता ^{४.} कर्जदारांचे नाव व पत्ता ^{९.} कर्जदारांचे सामय पैठमी मातक : भी. राहूत केवव राज्युस जामीनदार १ : बहु सुनित बिरसा जामीनदार ३ : शिवम सुनित बिरसा जामीनदार ४ : शिवम सुनित बिरसा	ाना अंतर्गत सेक्श स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२५००१४९८७८६ ओसीसी हागर ह	न १३(२) सह व २२खालील दिले मान्य केलेल्या कर्ज खात्याची रक्कम ^{१. ८७,००,०००/-} इ.	ल्या कर्जदार य असलेली थकवाकी ८९,३५,२६०.६४/- + व्याज आणि मूल्य दि. २९.०४.२०२४	ा सेक्युरि गंना आम व्याज दर	णी सुचन टायझेशन आ व्या खालील दि एन.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ ण ग ग श क क	रेकनस्ट्रवशन ऑफ फायनॅंशियल असेट्स उ न्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल - ४२३४०१ मालमतेचा स्वारु मालमतेचा वर्णात – गट क. १०, - ४२३४०१ मालमतेच्या स्वारु मालमतेचा वर्णनाव तपशील – सरस्व सलगाव, ता. निफाड, जि. नाशिक (म.स.) येथे स्थित प्लॉट क. ३४, स. ६१, निवासी बंगला ''मालोशी''. विद्या नगर, लासलगाव, ता. – निफाड आणि ग्रापपंचादत मालमता क. १२६१ असलेच्या मोजमापित ५१,७१ वे क्षेत्रफळ – २९४.५० ची. मीटर्स. मालमतेच्या चप्रुतीमा – पूर्व – प्र स्र.	जलगाव नेकर ता. येवत लब्ध करुरुन दिर्ल ती बिद्या मंदिर, कॉलेज रोत क. ३२७ वर बांधलेला, र वेथे स्थित प्रामपंचात स. ब्र चौ. मीटर्स बांधीव क्षेत्रफ गंट क्र. ३५, दबिम : २२ मं	ती आहे. शाखा ला नाशिक मोरवाडी ड, इ. क. क.	आणि वि ५३ धा हाऊसिंग जाणाऱ्य मोजपापि फ्लॅंट ब्र एल्लॅंट ब्र हाऊसिं मलबा ठिकाण	रक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील येत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा 5. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस्. जोंधळे 6. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस्. क्र. ५३, र हिल्स, डॉ. मगवानदास इंद्रजीत रोड, वाळकेश्वर, मुंबई - ४०००६. : मुंबई दिनांक: ०२.०६.२०२४	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या (vii) कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावा सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्रिति, १. साक्षी फेबटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्वा: फ्लॅंट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्रत्यक्ष कठ्या सूचना	ा निर्देश देण्यात येत आहेत, ती होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिवक्याने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिर्झिंग, भिवंडी, हाथी सिर्झिंग, भिवंडी, र्गा विहार, भिवंडी ४२१३०२	सही / - प्रबंधक तरण – ॥, मुंब
मागणी सुच आफ सिक्युरिटी इ अफ सिक्युरिटी इ कर्जदारांचे नाव व पत्ता ^{8.} कर्जदार : मे. त्तीमब देव्मी मातक : भी. रातुत केवव राज्युत्त जामीनदार ३ : कोवेरी चुनित बिरसाय जामीनदार ३ : कोवेरी चुनित बिरसा जामीनदार ३ : शिवम चुनित बिरसा वरीत मालमत्ता वर निर्देशित ऋण • वर्गीकृत करण्यात आले. वर नमुद	ाना अंतर्गत सेक्शा स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२४००१४९८७८६ असीसी १ पुविधासाठी गहाण / ता १ कर्जदारांकडे असलेली	न १३(२) सह व २२खालील दिले मान्य केलेल्या कर्ज खात्याची रक्कम ^{१. ८७,००,०००/-} इ.	ल्या कर्जदार य असलेली थकवाकी ८९,३५,२६०.६४/- + व्याज आणि मूल्य दि. २९.०४.२०२४	ा सेक्युरि गंना आम व्याज दर	णी सुचन टायझेशन आ व्या खालील दि एन.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ ण ग ग श क क	रेकनस्ट्रवशन ऑफ फायनॅंशियल असेट्स छ न्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल अल्पेबा वर्षतील : स्टॉक इन ट्रेड : मालमतेचा पता - गट क्र. १०, - ४२३४०१ मालनतेचा स्वार मालमतेचा वर्णनाच तपत्तील - सरस्व सलगाव, ता. निफाड, जि. नाशिक (म.स.) येथे स्थित प्लॉट क्र. ३४, स. ६१, निवासी बंगला 'मातोश्री'. विधा नगर, लासलगाव, ता निफाड आणि प्रामपंचायत मालमता क्र. १२६१ असलेल्या मोजमापित ५९.७१ के वेराफ क - २९४.५० चौ. मीटल. मालनत्या चान्रतीम - धूर क्ल	जलगाव नेकर ता. येवत लब्ध करुरुन दिर्ल ती बिद्या मंदिर, कॉलेज रोत क. ३२७ वर बांधलेला, र वेथे स्थित प्रामपंचात स. ब्र चौ. मीटर्स बांधीव क्षेत्रफ गंट क्र. ३५, दबिम : २२ मं	ती आहे. शाखा ला नाशिक मोरवाडी ड, इ. क. क.	आणि वि ५३ भा हाऊसिंग जाणाच्य मोजपानि फ्लॅट क्र हाऊसिं मलबा टिकाण	रक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील पेत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा 5. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस. जॉधळे क. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस. क्र. ५३, 14 सिल्स, डॉ. भगवानदास इंद्रजीत रोड, वाळकेश्यर, मुंबई - ४००००६. : मुंबई दिनांक: ०२.०६.२०२४	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या (vii) कस् केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्राति, १. साक्षी फेवटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. २. चोखराम दलाराम चौधरी २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्वा: फ्लॅंट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए, घ प्रत्ट्य क्षी कठञ्जा सूचना नॉदणीकृत कार्यालय : आयसीआय सीआय व	t निर्देश देण्यात येत आहेत, fो होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिवक्याने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिर्झिंग, भिवंडी, हाथी सिर्झिंग, भिवंडी, र्ग विहार, भिवंडी ४२१३०२	सही/- प्रबंधक तरण-॥, मुंब
मागणी सुच आफ सिक्युरिटी इ आ. क. कर्जदारांचे नाव व पत्ता १. कर्जदारांचे नाव व पत्ता १. कर्जदार : मे. सौषाय पैठनी मालक : भी. राहुल केशव राज्युक जामीनदार ३ : शिवम सुनिल बिरसान जामीनदार ४ : शिवम सुनिल बिरसान जामीनदार ४ : शिवम सुनिल बिरसान वरील मालमत्ता वर निर्देशित ऋण वरील सक्षम परायेफ उरण्यानय वरील सक्षम परायेफ उरण्यानय	ाना अंतर्गत सेक्शा स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२४००१४९८७८६ अंसीसी १ पालर १ पुविधासाठी गहाण / ता द कर्जदार्शकडे असलेली ता अपयशी	न १३(२) सह व >२खालील दिले मान्य केलेल्या कर्ज खात्याची रक्षम ^{रू.} ८७,००,०००/- रू. रण आपण ठेवलेली अ थकबाकी रक्षम व अद्य ाचा उपयोग करण्यास	ल्या कर्जदार य असलेली थकबाकी ८९,३५,२६०.६४/- + व्याज आणि मूल्य दि. २९.०४.२०२४ ाहे. ठरलेल्या शर्ती व वत व्याज व इतर र बाध्य अस.	ा सेक्युरि गंना आमन व्याज दर १९.४० % व अवैनुसार बर्चासाठी नोत	णी सुचन टायझेशन आ व्या खालील दि एन.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ ण न ग भ अपण कर्जाची परत टीस दिलेल्या तारखे	रिकनस्ट्रवशन ऑफ फायनॅंशियल असेट्स अ न्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल सुरक्षित मालमत्तेचा तपशिल अरु३४०१ मालन्तेचा स्टॉक इन ट्रेड : मालन्तेचा पता - गट क्र. १०, - ४२३४०१ मालन्तेचा स्वार मालन्तेचा पता - गरक स्तनाव, ता. निफाड, जि. नाशिक (म.स.) येथे स्थित प्लॉट क्र. ३४, स. ६१, विवासी बंग्ला ''मातोश्री'. विद्या नगर, लासलगाव, ता निफाड आणि प्रामपंचायत मालमता क्र. १२६१ असलेल्या मोजमापित ५९.७१ १ केरफळ - २९४.५० थौ. मीटल. मालन्मेचा चन्नुत्तीम - पूर्व प्ल रस्ता, परिषम - प्लॉट क्र. ३६, परिषम - प्लॉट क्र. ३१. करण्यास असमर्थ ठरल्यामुळे वरील खाते दर्शविलेल्या तारखेन न ६० दिवसाच्या आत परतफेड करण्याची नोटीस नियम १३0	जळगाव नेफर ता. येवल लब्ध्य करुरुन दिर्ल ती विधा मंदिर, कॉलेज रो क्र. ३२७ वर बांधलेलेल, द वेथे स्थित प्रामपंचात स. व चो. मीटर्स बांधीव क्षेत्रफ त. ३५, दक्षिन : १२ मं ला नॉन परफॉर्मिंग असे २) अन्यये आपल्याल	ती आहे. शाखा ला नाशिक मोरवाडी शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाख	आणि वि ५३ घा हाऊसिंग जाणाऱ्य मोजपानि फ्लॅट क्र हाऊसिं मलबा टिकाण	रक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील पेत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा 5. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस. जॉधळे 6. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस. क्र. ५३, 12 सिल्स, डॉ. भगवानदास इंद्रजीत रोड, वाळकेश्वर, मुंबई देनांक: ०२.०६. २०२४	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या' (vii) कस् केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्राति, १. साक्षी फेवटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. २. चोखराम दलाराम चीधरी २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्वा: फ्लॅंट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्रत्टयर्थ वठळ्जा सूचना नॉदणीकृत कार्यालय : आयसीआयसीआय व वांद्रे (पूर्व, मुंबई-४०००५१	t निर्देश देण्यात येत आहेत, fो होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिवक्याने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिर्झिंग, भिवंडी, हाथी सिर्झिंग, भिवंडी, र्मा विहार, भिवंडी ४२१३०२ के लि. बँक टॉवर्स, वांद्रे-कुर्ला क मुंबई- ४०००५९	सही/- प्रबंधक हरण-11, मुंब कॉम्प्लेक्स,
मागणी सुच आफ सिक्युरिटी इ आफ सिक्युरिटी इ कर्जदारांचे नाव व पत्ता कर्जदारांचे नाव व पत्ता कर्जदार : मे. सीमाय पैठनी मालक : भी. पालू केवव राज्युक जामीनदार ? : कावेरी चुनिल बिरसा जामीनदार ? : कावेरी चुनिल बिरसा जामीनदार ? : हाक्या पालू राज्युक जामीनदार ? : हाक्या पालू राज्युक जमीनदार ? : हाक्या पालू राज्युक वरील मालमत्ता वर निर्देशित ऋण वरील रक्षम परतफेड करण्याक रोत्त र उपल्यास नियम १३(४) अंतर्गत र या नंतर, आपण आमच्या पूर्वसंम	ाना अंतर्गत सेक्शा स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२५००१४९८७८६ अोसीसी १ सुविधासाठी गहाण / ता द कर्जदारांकडे असलेली ता अययशी सर्व किंवा कोणत्याही हक्ष	न 9३(२) सह व >२खालील दिले मान्य केलेल्या कर्ज खात्याची रक्कम ^{र.} ८७,००,०००/- इ. रण आपण ठेवलेली अ थकबाकी रक्कम व अद्य गचा उपयोग करण्यास गहाण मालमनेसंबंधी व	ल्या कर्जदार य असलेली थकवाकी ८९,३५,२६०.६४/- + व्याज आणि मूल्य दि. २९.०४.२०२४ हे. ठरलेल्या शर्ती व वत व्याज व इतर र बाध्य असु. कोणत्याही प्रकारचे	ा सेक्युरि गंना आमन व्याज दर १९९४ २ व अवैनुसार बर्चासाठी नोव व्यवहार करण	णी सुचन टायझेशन आ व्या खालील दि एन.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ ण ग भ २१/०४/२०२४ ण भ व साम कर्जाची परत टीस दिलेल्या तारखे यासाठी प्रतिबंध आ	रिकनस्ट्रवशन ऑफ फायनॅंशियल असेट्स अ न्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल सुरक्षित मालमत्तेचा तपशिल - ४२३४०१ मालमतेषा स्वार मालमतेषा वर्षनाव तपशिल - ४२३४०१ मालमतेषा स्वार मालमतेषा वर्षनाव तपशिल - सरस्व सलगाव, ता. निफाड, जि. नाशिक (म.स.) येथे स्थित प्लॉट क्र. ३४, स. ६१, निवासी बंग्ला ''मालोश्री''. विद्या नगर, लासलगाव, ता. – निफाड आणि ग्रामपंचादत मालमता क्र. १२६ असलेष्या मोजमापित ५६.७७ दे क्षेत्रफळ – २९४.५० ची. मीटर्स. मालमतेष्या चप्रुतीमा – पूर्ट – प्लता, परिष्म – प्लॉट क्र. ३६, परिषम – प्लॉट क्र. २१. करण्यास असमर्थ ठरल्यामुळे वरील खाते दर्शविलेल्या तारखे न ६० दिवसाच्या आत परतफेड करण्याची नोटीस नियम १३। हा कायदा किंवा कोणत्याही कायद्यानुसार आम्हाला प्राप्त अस	जळगाव नेफर ता. येवल लब्ध्य करुरुन दिर्ल ती विधा मंदिर, कॉलेज रो क्र. ३२७ वर बांधलेलेल, द वेथे स्थित प्रामपंचात स. व चो. मीटर्स बांधीव क्षेत्रफ त. ३५, दक्षिन : १२ मं ला नॉन परफॉर्मिंग असे २) अन्यये आपल्याल	ती आहे. शाखा ला नाशिक मोरवाडी शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाख	आणि वि ५३ घा हाऊसिंग जाणाऱ्य मोजपानि फ्लॅट क्र हाऊसिं मलबा टिकाण	रक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील पेत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा 5. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस. जॉथळे 6. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस. क्र. ५३, र हिल्स, डॉ. भगवानदास इंद्रजीत रोड, वाळकेश्वर, मुंबई २००००६. : मुंबई दिनांक: ०२.०६.२०२४	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या (vii) कस् केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्राति, १. साक्षी फेवटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. २. चोखराम दलाराम चौधरी २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्वा: फ्लॅंट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए, घ प्रत्ट्य क्षी कठ्या सूचना नॉदणीकृत कार्यालय : आयसीआय सीआय व	t निर्देश देण्यात येत आहेत, fो होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिवक्याने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिर्झिंग, भिवंडी, हाथी सिर्झिंग, भिवंडी, र्मा विहार, भिवंडी ४२१३०२ के लि. बँक टॉवर्स, वांद्रे-कुर्ला क मुंबई- ४०००५९	सही/- प्रबंधक हरण-11, मुंब कॉम्प्लेक्स,
मागणी सुच आफ सिक्युरिटी इ आफ सिक्युरिटी इ कर्जदारांचे नाव व पत्ता कर्जदारांचे नाव व पत्ता मतला सी राह्ल केवव राज्युरू जामीनदार ३ : कोयी चुनित बिरसाय जामीनदार ३ : कोयी चुनित बिरसाय जामीनदार ३ : कोयी चुनित बिरसाय जामीनदार ३ : विषम चुनित बिरसाय वरीत मालमत्ता वर निर्देशित ऋण वर्गीकृत करण्यात आल. वर नमुद वरीत समामप्तराफेड करण्याकरीत . उरल्यास नियम १३(४) अंतर्तात ७ . या नंतर, आपण आमच्या पुर्वसंमत . या नंतर, आपण आमच्या पुर्वसंमत . या नंतर, आपण आमच्या पुर्वसंमत	ाना अंतर्गत सेक्शा स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२४००१४९८७८६ असीसी १ पुविधासाठी गहाण / ता द कर्जदारांकडे असलेली ता अययशी सर्व किंवा कोणत्याही हक्ष ती शिवाय खालील नमुद	न 9३(२) सह व २२खालील दिले मान्य केलेल्या कर्ज खात्याची <u>रक्कम</u> रू. ८७,००,०००/- रू. रण आपण ठेवलेली अ धकवाकी रक्कम व अद्य गहाण मालमत्तेसंबंधी व लह्य वेळेच्या स्दर्भात	ल्या कर्जदार य असलेली थकबाकी ८९,३५,२६०.६४/- - व्याज आणि मूल्य दि. २९.०४.२०२४ हि. ठरलेल्या शर्ती वत व्याज व इतर र बाध्य असु. होणत्याही प्रकारचे रसफायसी (SARF	ा सेक्युरि गंना आमन व्याज दर १९.४० % व अवैनुसार खर्चासाठी नोत व्यवहार करण	णी सुचन टायझेशन आ व्या खालील दि ए एन.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ ण ग भ भ भ अपण कर्जाची परत टीस दिलेल्या ताख्ये यासाठी प्रतिबंध आ द्याच्या नियम (१३)	रिकनस्ट्रवशन ऑफ फायनॅंशियल असेट्स अ न्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल सुरक्षित मालमत्तेचा तपशिल अरु३४०१ मालन्तेचा स्टॉक इन ट्रेड : मालन्तेचा पता - गट क्र. १०, - ४२३४०१ मालन्तेचा स्वार मालन्तेचा पता - गरक स्तनाव, ता. निफाड, जि. नाशिक (म.स.) येथे स्थित प्लॉट क्र. ३४, स. ६१, विवासी बंग्ला ''मातोश्री'. विद्या नगर, लासलगाव, ता निफाड आणि प्रामपंचायत मालमता क्र. १२६१ असलेल्या मोजमापित ५९.७१ १ केरफळ - २९४.५० थौ. मीटल. मालन्मेचा चन्नुत्तीम - पूर्व प्ल रस्ता, परिषम - प्लॉट क्र. ३६, परिषम - प्लॉट क्र. ३१. करण्यास असमर्थ ठरल्यामुळे वरील खाते दर्शविलेल्या तारखेन न ६० दिवसाच्या आत परतफेड करण्याची नोटीस नियम १३0	पॅन्ड एन्फोर्समेंट लब्ध करून दिर्ल लब्ध करून दिर्ल ती विद्या मंदिर, कॉलेज रो क. ३२७ वर बांधलेला, र वेथे स्थित प्रामर्पचात स. ब ची. मीटर्स बांधीब क्षेत्रफ त. ३५, दविन :१२ र्म ला नॉन परफॉर्मिंग अरसे (२) अन्वये आपल्याल नतेल्या इतर कोणत्याई	ती आहे. शाखा ला नाशिक मोरवाडी शाखा शाखा शाखा शाखा सेस्ट (एनपीए) ला ता देण्यात येत आहे. ही अधिकारांचा	आणि वि ५३ भा हाऊसिंग जाणाच्य मोजपारि फर्लेट क्र हाऊसिं मलबा टिकाण टिकाण कॉ पॉ शाख ज्याअ	रक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील पेत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा 5. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस्. जोंधळे क. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस्. क्र. ५३, रा हिल्स, डॉ. मगवानदास इंद्रजीत रोड, वाळकेश्वर, मुंबई - ४००००६. : मुंबई दिनांक: ०२.०६.२०२४ ICICI Home Finance रिट ऑफिस: आयसीआयसीआय, एचए 1 कार्यालय: २रा मजला, कार्यालय क्र. २५ वर्धी,	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या' (vii) कस् केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्राति, १. साक्षी फेवटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. २. चोखराम दलाराम चीधरी २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्वा: फ्लॅंट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्रत्टयर्थ वठळ्जा सूचना नॉदणीकृत कार्यालय : आयसीआयसीआय व वांद्रे (पूर्व, मुंबई-४०००५१	1 निर्देश देण्यात येत आहेत, ती होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिक्क्याने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिझिंग, भिवंडी, हाथी सिझिंग, भिवंडी, र्हा विहार, भिवंडी ४२१३०२ क लि. बँक टॉवर्स, वांद्रे–कुर्ला क युंबई– ४०००५९ मनमाड पोड, सावेडी, अहमदनगर	सही/- प्रबंधक करण–॥, मुंब कॉम्प्लेक्स, स– ४१४००
मागणी सुच आफ सरव स म्वय आफ सिक्युरिटी इ कर्जदारांचे नाव व पत्ता कर्जदारांचे नाव व पत्ता मतल : भी. राहल केवव राज्युर जामीनदार २ : कोर्यो घुनिल किरसाय जामीनदार २ : कोर्यो घुनिल किरसाय वरील मालमत्ता वर निर्देशित ऋण वर्गीकृत करण्यात आलं. वर नमुद वरील सक्षम परतफेड करण्याकरीत उठरल्यास नियम १२(४) अंतर्गत व या नंतर, आपण आमच्या पुर्वसंमत पुर्वग्रह न ठेवता आहे. गहाण माल आमच्या शाखेकडे उपलब्ध असल	ाना अंतर्गत सेक्शा स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२५००१४९८७८६ असीसी १ पुविधासाठी गहाण / ता द कर्जवारांकडे असलेली ता अपयशी सर्व किवा कोणत्याही हक्ष ती शिवाय खालील नमुद मता सोडविण्यासाठी उप लेल्या पत्यावर रजिस्टर्ड	न 9३(२) सह व २२खालील दिले मान्य केलेल्या कर्ज खात्याची <u>रक्कम</u> रू. ८७,००,०००/- रू. रण आपण ठेवलेली अ धकवाकी रक्कम व अद्य गहाण मालमत्तेसंबंधी व लह्य वेळेच्या स्दर्भात	ल्या कर्जदार य असलेली थकबाकी ८९,३५,२६०.६४/- - व्याज आणि मूल्य दि. २९.०४.२०२४ हि. ठरलेल्या शर्ती वत व्याज व इतर र बाध्य असु. होणत्याही प्रकारचे रसफायसी (SARF	ा सेक्युरि गंना आमन व्याज दर १९.५० % व अवैनुसार खर्चासाठी नोत व्यवहार करण FAESI) काया 11 पाठविण्यात	णी सुचन टायझेशन आ व्या खालील दि ए न.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ ण ग भ भ भ अपण कर्जाची परत टीस दिलेल्या तारखे यासाठी प्रतिबंध आ द्याच्या नियम (१३) र आली होती.	रेकनस्ट्वशन ऑफ फायनॅंशियल असेट्स अ न्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल अरुरक्षित मालमत्तेचा तपशिल अरुरक्षित मालमत्तेचा तपशिल स्वर्गाव, ता. निफाइ, जि. नाशिक (म.स.) येथे स्थित प्लॉट क्र. ३४, स. १९ निवासी बंगला 'मालोश्री''. विद्या नगर, लासलगाव, ता. – निफाइ आणि ग्रामपंषायत मालमत्ता क्र. १२६१ असलेव्या मोजमापित ५९.७१ दे क्षेत्रफळ – २९४.५० धौ. मीटर्स. मालमत्तेचा चुद्रुतीमा – पूर्व – प् रत्तता, प्रसिध – प्लॉट क्र. ३१, प्रसिध – प्लॉट क्र. २१, करण्यास असमर्थ ठरल्यामुळे वर्शील खाते दर्शविलेत्या तारप्शे न ६० विवसाच्या आत परतफेड करण्याची नोटीस नियम १३। हा कायदा किंवा कोणत्याही कायद्यानुसार आम्हाला प्राप्त अस् । उपनियम (८) नुसार आपले लक्ष वेध्यात येत आहे.	जळगाव नेफर ता. येवल लब्ध्य करुरुन दिर्ल ती विधा मंदिर, कॉलेज रो क्र. ३२७ वर बांधलेलेल, द वेथे स्थित प्रामपंचात स. व चो. मीटर्स बांधीव क्षेत्रफ त. ३५, दक्षिन : १२ मं ला नॉन परफॉर्मिंग असे २) अन्यये आपल्याल	ती आहे. शाखा ला नाशिक मोरवाडी शाखा शाखा शाखा शाखा सेस्ट (एनपीए) ला ता देण्यात येत आहे. ही अधिकारांचा	आणि वि ५३ धा हाऊसिंग जाणाच्य मोजपापि फर्लेट क्र हाऊसिं मलाबा ठिकाण ठिकाण कॉपों शाख ज्याअ निमम्भ असेंसेट	रक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील पेत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा :. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस्. जोंधळे क. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस्. क्र. ५३, रा हिल्स, डॉ. मगवानदास इंद्रजीत रोड, वाळकेश्वर, मुंबई - ४००००६. : मुंबई दिनांक: ०२.०६.२०२४	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या (vii) कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्रित, १. साक्षी फेबटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्दा: पलॅट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्रतिद्वी दिठाव्या सूट्यना नोंदणीकृत कार्यालय : आयसीआयसीआय वांद्रे (पूर्व, मुंबई-४०००५१ फ्सी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, ०१-२०२, साई मिडास, पटियाला हाऊस समोर, नगर वींस्टेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटाय : ऑक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सि	1 निर्देश देण्यात येत आहेत, ती होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिवक्याने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिझिंग, भिवंडी, हाथी सिझिंग, भिवंडी, र्हा विहार, भिवंडी ४२१३०२ क लि. बँक टॉवर्स, वांद्रे–कुर्ला क मनमाड पोड, सालेडी, अहमदनगर झेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फ स्यूरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स.	सही/- प्रबंधक करण–॥, मुंब कॉम्प्लेक्स, स– ४१४०० कायनान्शिअन र, २००२ च्य
मागणी सुच आफ सिक्युरिटी इ आफ सिक्युरिटी इ कर्जदारांचे नाव व पत्ता कर्जदारांचे नाव व पत्ता कर्जदार : मे. सीमाय पैठनी मालक : भी. पालू केवव राज्युक जामीनदार ? : कावेरी चुनिल बिरसा जामीनदार ? : हाक्या पालू राज्युक जामीनदार ? : हाक्या पालू राज्युक जामीनदार ? : हाक्या पालू राज्युक जमीनदार ? : हाक्या पालू राज्युक वरील मालमत्ता वर निर्देशित ऋण वरील रक्षम परतफेड करण्याक रोत्त त : वरल्यास नियम १३(४) अंतर्गत र या नंतर, आपण आमच्या पूर्वसंमत	ाना अंतर्गत सेक्शा स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२५००१४९८७८६ असीसी १ पुविधासाठी गहाण / ता द कर्जवारांकडे असलेली ता अपयशी सर्व किवा कोणत्याही हक्ष ती शिवाय खालील नमुद मता सोडविण्यासाठी उप लेल्या पत्यावर रजिस्टर्ड	न 9३(२) सह व २२खालील दिले मान्य केलेल्या कर्ज खात्याची <u>रक्कम</u> रू. ८७,००,०००/- रू. रण आपण ठेवलेली अ धकवाकी रक्कम व अद्य गहाण मालमत्तेसंबंधी व लह्य वेळेच्या स्दर्भात	ल्या कर्जदार य असलेली थकबाकी ८९,३५,२६०.६४/- - व्याज आणि मूल्य दि. २९.०४.२०२४ हि. ठरलेल्या शर्ती वत व्याज व इतर र बाध्य असु. होणत्याही प्रकारचे रसफायसी (SARF	ा सेक्युरि गंना आमन व्याज दर १९.५० % व अवैनुसार खर्चासाठी नोत व्यवहार करण FAESI) काया 11 पाठविण्यात	णी सुचन टायझेशन आ व्या खालील दि ए न.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ ण ग भ भ भ अपण कर्जाची परत टीस दिलेल्या तारखे यासाठी प्रतिबंध आ द्याच्या नियम (१३) र आली होती.	रिकनस्ट्रवशन ऑफ फायनॅंशियल असेट्स अ न्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल सुरक्षित मालमत्तेचा तपशिल - ४२३४०१ मालमतेषा स्वार मालमतेषा वर्षनाव तपशिल - ४२३४०१ मालमतेषा स्वार मालमतेषा वर्षनाव तपशिल - सरस्व सलगाव, ता. निफाड, जि. नाशिक (म.स.) येथे स्थित प्लॉट क्र. ३४, स. ६१, निवासी बंग्ला ''मालोश्री''. विद्या नगर, लासलगाव, ता. – निफाड आणि ग्रामपंचादत मालमता क्र. १२६ असलेष्या मोजमापित ५६.७७ दे क्षेत्रफळ – २९४.५० ची. मीटर्स. मालमतेष्या चप्रुतीमा – पूर्ट – प्लता, परिष्म – प्लॉट क्र. ३६, परिषम – प्लॉट क्र. २१. करण्यास असमर्थ ठरल्यामुळे वरील खाते दर्शविलेल्या तारखे न ६० दिवसाच्या आत परतफेड करण्याची नोटीस नियम १३। हा कायदा किंवा कोणत्याही कायद्यानुसार आम्हाला प्राप्त अस	पॅन्ड एन्फोर्समेंट लब्ध करून दिर्ल लब्ध करून दिर्ल ती विद्या मंदिर, कॉलेज रो क. ३२७ वर बांधलेला, र वेथे स्थित प्रामर्पचात स. ब ची. मीटर्स बांधीब क्षेत्रफ त. ३५, दविन :१२ र्म ला नॉन परफॉर्मिंग अरसे (२) अन्वये आपल्याल नतेल्या इतर कोणत्याई	ती आहे. शाखा ला नाशिक मोरवाडी हा , शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा ही अधिकारांचा धिकारी	आणि वि ५३ धा हाऊसिंग जाणाऱ्य मोजपापि फर्लेट क्र हाऊसिं मलबा ठिकाण ठिकाण कॉपों शाख ज्याअ निमम असेट नियम	रक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील येत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा 5. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस्. जॉथळे क. ६०१, ६वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस्. क्र. ५३, रा हिल्स, डॉ. भगवानदास इंद्रजीत रोड, वाळकेश्वर, मुंबई - ४००००६. : गुंबई दिनांक: ०२.०६.२०२४	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या (vii) कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्राति, १. साक्षी फेबटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. २. चोखाराम दलाराम चौधरी २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्दा: फ्लॅंट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्रत्य रेट्री टठाञ्जा सूट्यना नोंदणीकृत कार्यालय : आयसीआयसीआय व वांद्रे (पूर्व, मुंबई-४०००५१ फसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, ०१-२०२, साई मिडास, पटियाला हाऊस समोर, नगर गीमेटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटाय	1 निर्देश देण्यात येत आहेत, ती होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिवक्याने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिझिंग, भिवंडी, हाथी सिझिंग, भिवंडी, र्हा विहार, भिवंडी ४२१३०२ क लि. बँक टॉवर्स, वांद्रे–कुर्ला क मनमाड पोड, सालेडी, अहमदनगर झेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फ स्यूरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स.	सही/- प्रबंधक करण-॥, मुंब कॉम्प्लेक्स, स- ४१४०० हायनान्शिअ 1, २००२ च्य
मागणी सुच आफ सिक्यु स ज्यम आफ सिक्युरिटी इ कर्जदारांचे नाव व पत्ता कर्जदारांचे नाव व पत्ता मत्कः सी. राह्त केवव राज्युरू जामीनदार ३ : कोर्थो घुनित बिरसाय जामीनदार ३ : कोर्थो घुनित बिरसाय जामीनदार ३ : कोर्थो घुनित बिरसाय वरीत मालमत्ता वर निर्देशित ऋण वरीति न करण्यात आतं. वर नमुद वरीति करण्यात आतं. वर नमुद वरीति करण्यात आतं. वर नमुद वरीति रक्षम परतफेड करण्याकरीत . उदल्यास नियम १३(४) अंतर्गत व या नंतर, आपण आमच्या पुर्वसंमत पुर्वग्रह न देवता आहं. गहाण माल आमच्या शाखेकडे उपलब्ध असतं	ाना अंतर्गत सेक्शा स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२५००१४९८७८६ असीसी १ पुविधासाठी गहाण / ता द कर्जवारांकडे असलेली ता अपयशी सर्व किवा कोणत्याही हक्ष ती शिवाय खालील नमुद मता सोडविण्यासाठी उप लेल्या पत्यावर रजिस्टर्ड	न 9३(२) सह व २२खालील दिले मान्य केलेल्या कर्ज खात्याची <u>रक्कम</u> रू. ८७,००,०००/- रू. रण आपण ठेवलेली अ धकवाकी रक्कम व अद्य गहाण मालमत्तेसंबंधी व लह्य वेळेच्या स्दर्भात	ल्या कर्जदार य असलेली थकबाकी ८९,३५,२६०.६४/- - व्याज आणि मूल्य दि. २९.०४.२०२४ हि. ठरलेल्या शर्ती वत व्याज व इतर र बाध्य असु. होणत्याही प्रकारचे रसफायसी (SARF	ा सेक्युरि गंना आमन व्याज दर १९.५० % व अवैनुसार खर्चासाठी नोत व्यवहार करण FAESI) काया 11 पाठविण्यात	णी सुचन टायझेशन आ व्या खालील दि ए न.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ ण ग भ भ भ अपण कर्जाची परत टीस दिलेल्या तारखे यासाठी प्रतिबंध आ द्याच्या नियम (१३) र आली होती.	रेकनस्ट्वशन ऑफ फायनॅंशियल असेट्स अ न्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल अरुरक्षित मालमत्तेचा तपशिल अरुरक्षित मालमत्तेचा तपशिल स्वर्गाव, ता. निफाइ, जि. नाशिक (म.स.) येथे स्थित प्लॉट क्र. ३४, स. १९ निवासी बंगला 'मालोश्री''. विद्या नगर, लासलगाव, ता. – निफाइ आणि ग्रामपंषायत मालमत्ता क्र. १२६१ असलेव्या मोजमापित ५९.७१ दे क्षेत्रफळ – २९४.५० धौ. मीटर्स. मालमत्तेचा चुद्रुतीमा – पूर्व – प् रत्तता, प्रसिध – प्लॉट क्र. ३१, प्रसिध – प्लॉट क्र. २१, करण्यास असमर्थ ठरल्यामुळे वर्शील खाते दर्शविलेत्या तारप्शे न ६० विवसाच्या आत परतफेड करण्याची नोटीस नियम १३। हा कायदा किंवा कोणत्याही कायद्यानुसार आम्हाला प्राप्त अस् । उपनियम (८) नुसार आपले लक्ष वेध्यात येत आहे.	पॅन्ड एन्फोर्समेंट लब्ध्य करुन दिर्ल लब्ध्य करुन दिर्ल ती विद्या मंदिर, कॉलेज रो क. ३२७ वर बांधलेला, द वेथे स्थित प्रामर्पचात स. ब ची. मीटर्स बांधीब क्षेत्रफ त. ३५, दक्षिन :१२ र्म ला नॉन परफॉर्मिंग असे (२) अन्यये आपल्याल प्राचिकृत अपि	ती आहे. शाखा ला नाशिक मोरवाडी हा , शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा ही अधिकारांचा धिकारी	आणि वि ५३ घा हाऊसिंग जाणाऱ्य मोजपार्गि फ्लॅट ब्र हाऊसिं मलबा टिकाण टिकाण टिकाण हाख ज्याअ निम्न असेंट नियम प्राप्ती	एक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील पेत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा 5. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप 7 सोसायटी लिमिटेड, सी.एस्. क्र. ५३, 14 सायटी लिमिटेड, सी.एस्. क्र. ५३, 17 हिल्स, डॉ. भगवानदास इंद्रजीत रोड, वाळकेश्वर, मुंबई - ४००००६. : मुंबई दिनांक: ०२.०६.२०२४ शिटाटा Home Finance रिट ऑफिस: आयसीआयसीआय, एचए 11 कार्यालय: २रा मजला, कार्यालय क्र. २० स्थीं, स्थॉड, एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेट्स स्थाइ एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेट्स स्थाइ २ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून स्था ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या (vii) कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्रात, ?. साक्षी फेवटेक्स २६३/१, कटाला मलोशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. ?. चोखापम दलाराम चौधरी २६३/१, कटाला मलोशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्वा: फ्लॅट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्राट्य श्वि टांठ्य. १०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्राट्य श्वि टांठ्य. १०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्राट्य श्वि टांठ्य. ६०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्राट्य श्वि टांठ्य. २०००५१ फसी टांवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, ०१-२०२, साई मिडास, पटियाला हाऊस समोर, नगर गमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटाय इ. ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सि मागणी सूचना जारी करून खालील नमूर कर्जरारां	1 निर्देश देण्यात येत आहेत, ती होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिवक्याने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिर्झिंग, भिवंडी, हाथी सिर्झिंग, भिवंडी, र्हा विहार, भिवंडी, अरे१३०२ क लि. बँक टॉवर्स, वांद्रे-कुर्ला क मुंबई- ४०००५९ मनमाड पोड, सावेडी, अहमदनगर झेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फ सुचिनेतील नमूद रकमेची परतफेड	सही/- प्रवंधक इत्रण-॥, मुंब कॉम्प्लेक्स, स. – ४१४०० कायनान्शिआ इ. २००२ च्य इ. सदर सूचन
मागणी सुच आफ सिक्यु स ज्यम आफ सिक्युरिटी इ कर्जदारांचे नाव व पत्ता कर्जदारांचे नाव व पत्ता मत्कः सी. राह्त केवव राज्युरू जामीनदार ३ : कोर्थो घुनित बिरसाय जामीनदार ३ : कोर्थो घुनित बिरसाय जामीनदार ३ : कोर्थो घुनित बिरसाय वरीत मालमत्ता वर निर्देशित ऋण वरीति न करण्यात आतं. वर नमुद वरीति करण्यात आतं. वर नमुद वरीति करण्यात आतं. वर नमुद वरीति रक्षम परतफेड करण्याकरीत . उदल्यास नियम १३(४) अंतर्गत व या नंतर, आपण आमच्या पुर्वसंमत पुर्वग्रह न देवता आहं. गहाण माल आमच्या शाखेकडे उपलब्ध असतं	ाना अंतर्गत सेक्शा स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२५००१४९८७८६ असीसी १ पुविधासाठी गहाण / ता द कर्जवारांकडे असलेली ता अपयशी सर्व किवा कोणत्याही हक्ष ती शिवाय खालील नमुद मता सोडविण्यासाठी उप लेल्या पत्यावर रजिस्टर्ड	न 9३(२) सह व २२खालील दिले मान्य केलेल्या कर्ज खात्याची <u>रक्कम</u> रू. ८७,००,०००/- रू. रण आपण ठेवलेली अ धकवाकी रक्कम व अद्य गहाण मालमत्तेसंबंधी व लह्य वेळेच्या स्दर्भात	ल्या कर्जदार य असलेली थकबाकी ८९,३५,२६०.६४/- - व्याज आणि मूल्य दि. २९.०४.२०२४ हि. ठरलेल्या शर्ती वत व्याज व इतर र बाध्य असु. होणत्याही प्रकारचे रसफायसी (SARF	ा सेक्युरि गंना आमन व्याज दर १९.५० % व अवैनुसार खर्चासाठी नोत व्यवहार करण FAESI) काया 11 पाठविण्यात	णी सुचन टायझेशन आ व्या खालील दि ए न.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ ण ग भ भ भ अपण कर्जाची परत टीस दिलेल्या तारखे यासाठी प्रतिबंध आ द्याच्या नियम (१३) र आली होती.	रेकनस्ट्वशन ऑफ फायनॅंशियल असेट्स अ न्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल अरुरक्षित मालमत्तेचा तपशिल अरुरक्षित मालमत्तेचा तपशिल स्वर्गाव, ता. निफाइ, जि. नाशिक (म.स.) येथे स्थित प्लॉट क्र. ३४, स. १९ निवासी बंगला 'मालोश्री''. विद्या नगर, लासलगाव, ता. – निफाइ आणि ग्रामपंषायत मालमत्ता क्र. १२६१ असलेव्या मोजमापित ५९.७१ दे क्षेत्रफळ – २९४.५० धौ. मीटर्स. मालमत्तेचा चुद्रुतीमा – पूर्व – प् रत्तता, प्रसिध – प्लॉट क्र. ३१, प्रसिध – प्लॉट क्र. २१, करण्यास असमर्थ ठरल्यामुळे वर्शील खाते दर्शविलेत्या तारप्शे न ६० विवसाच्या आत परतफेड करण्याची नोटीस नियम १३। हा कायदा किंवा कोणत्याही कायद्यानुसार आम्हाला प्राप्त अस् । उपनियम (८) नुसार आपले लक्ष वेध्यात येत आहे.	पॅन्ड एन्फोर्समेंट लब्ध्य करुन दिर्ल लब्ध्य करुन दिर्ल ती विद्या मंदिर, कॉलेज रो क. ३२७ वर बांधलेला, द वेथे स्थित प्रामर्पचात स. ब ची. मीटर्स बांधीब क्षेत्रफ त. ३५, दक्षिन :१२ र्म ला नॉन परफॉर्मिंग असे (२) अन्यये आपल्याल प्राचिकृत अपि	ती आहे. शाखा ला नाशिक मोरवाडी हा , शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा ही अधिकारांचा धिकारी	आणि वि ५३ भा हाऊसिंग जाणाच्य मोजपार्गि फ्लॅट क्र हाऊसिं मलबा टिकाण टिकाण टिकाण हाख ज्याअ निम्न असेट नियम प्राप्त रकमेप	रक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील पेत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा :. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस्. जोंधळे त. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस्. क्र. ५३, रा हिल्स. डॉ. मगवानदास इंद्रजीत रोड, वाळकेश्वर, मुंबई - ४००००६. : मुंबई दिनांक: ०२.०६.२०२४	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या' (vii) कस्यू केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्रात, १. साक्षी फेवटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. २. चोखराम दलाराम चौधरी २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्वा: फ्लॅंट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए. ध प्रत्यक्षि कटावा मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्वा: फ्लॅंट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए. ध प्रत्यक्षि कार्यालय : आयसीआयसीआय व वांद्रे (पूर्व, मुंबई-४०००५१ फसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, ०१-२०२, साई मिडास, पटियाला हाऊस समोर, नगर रायिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटाय इ. ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सि ॥ मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदार स्याने,	1 निर्देश देण्यात येत आहेत, ती होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिवक्याने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिझिंग, भिवंडी, हाथी सिझिंग, भिवंडी, र्दा विहार, भिवंडी ४२१३०२ कं लि. बँक टॉवर्स, वांद्रे-कुर्ला क युंबई- ४०००५९ मनमाड पोड, सावेडी, अहमदनगर झेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फ खुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, सूचनेतील नमूद रकमेची परतफेड ण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी	सही/ प्रबंधक तरण–॥, मुंब कॉम्प्लेक्स, र– ४१४०० हायनान्शिआ ा, २००२ च्य ड सदर सूच्य गी खाली वर्ण
मागणी सुच आफ सिक्यु स ज्वस्य आफ सिक्यु रिटी इ कर्जदारांचे नाव व पत्ता कर्जदारांचे नाव व पत्ता मतलः भी राहुल केवव राजुरू जामीनदार २ : कोर्सी घुनिल बिरसाय जामीनदार २ : कोर्सी घुनिल बिरसाय जामीनदार ३ : कोर्सी घुनिल बिरसाय जामीनदार ३ : शिव्या राहुल राजुरू जामीनदार २ : शिव्या राहुल राजुरू जामीनदार २ : शिव्या राहुल राजुरू वर्गीकृत करण्यात आतं. वर नमुद वरील सक्षम परतफेड करण्याकरीत ठरल्यास नियम १२(४) अंतर्गत व या नंतर, आपण आमच्या पुर्वसंमत पुर्वग्रह न देवता आहे. गहाण माल आमच्या शाखेकडे उपलब्ध असल दिनाक : ३१/०५/२०२४	ाना अंतर्गत सेक्शा स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२५००१४९८७८६ असीसी १ पुविधासाठी गहाण / ता द कर्जवारांकडे असलेली ता अपयशी सर्व किंवा कोणत्याही हक्ष ती शिवाय खालील नमुद मता सोडविण्यासाठी अप लेल्या पत्यावर रजिस्टर्ड	न 9३(२) सह व २२खालील दिले मान्य केलेल्या कर्ज खात्याची रक्कम र. ८७,००,०००/- इ. रण आपण ठेवलेली अ थकवाकी रक्कम व अद्य गहाण मालमत्तेसंबंधी व लब्ध बेळेच्या संदर्भात पोस्टाद्वारे तुम्हाला माग	ल्या कर्जदार य असलेली थकवाकी ८९,३५,२६०.६४/- + व्याज आणि मूल्य दि. २९.०४.२०२४ हो. ठरलेल्या शर्ती वत व्याज व इतर र बाध्य असु. होणत्याही प्रकारचे रसफायसी (SARF ाणीची नोटीस सुध्व	ा सेक्युरि गंना आमन व्याज दर १९.५० % व अवैनुसार खर्चासाठी नोत व्यवहार करण FAESI) काया 11 पाठविण्यात	णी सुचन टायझेशन आ व्या खालील दि ए न.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ ण ग भ भ भ अपण कर्जाची परत टीस दिलेल्या तारखे यासाठी प्रतिबंध आ द्याच्या नियम (१३) र आली होती.	रेकनस्ट्रक्शन ऑफ फायनॅंशियल असेट्स अ न्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल सुरक्षित मालमत्तेचा तपशिल अण्ये वस्त्रीत : स्टॉक इन ट्रेड : माल्मतेचा पत्ता - गट क्र. १०. ४२३४० १ मालमतेच्या स्थार मालमतेचा पत्ता - गट क्र. १०. १४३४४० १ मालमतेच्या स्थार मालमतेच्या पत्ता - गट क्र. १०. १२३२४४० १ मालमतेच्या स्थार मालमतेच्या पत्ता - गरिकाड आणि ग्रामपंचायत मालमता क्र. १२६१ असलेच्या मोजमापित ५१.७१ १ क्षेत्रक्व - २९४.५० ची. मीटर्स. मालमतेच्या सुन्नीमा - पूर्व - प्ल रस्ता, प्रविध - प्लॉट क्र. ३६, पालमतेच्या सुन्नीमा - पूर्व - प्ल रस्ता, प्रविध्न - प्लॉट क्र. ३९, प्रविध्म - प्लॉट क्र. २१. करण्यास असमर्थ ठरल्यामुळे वरील खाते दर्शविलेल्या तारखेत न ६० दिवसाच्या आत परतफेड करण्याची नोटीस नियम १३(हा कायदा किंवा कोणत्याही कायद्यानुसार आम्हाला प्राप्त अस् । उपनियम (८) नुसार आपले लक्ष वेध्यात येत आहे. ग्राह्य धरण्यात येईल)	पॅन्ड एन्फोर्समेंट लब्ध्य करुन दिर्ल लब्ध्य करुन दिर्ल ती विद्या मंदिर, कॉलेज रो क. ३२७ वर बांधलेला, द वेथे स्थित प्रामर्पचात स. ब ची. मीटर्स बांधीब क्षेत्रफ त. ३५, दक्षिन :१२ र्म ला नॉन परफॉर्मिंग असे (२) अन्यये आपल्याल प्राचिकृत अपि	ती आहे. शाखा ला नाशिक मोरवाडी हा , शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा ही अधिकारांचा धिकारी	आणि वि ५३ भा हाऊसिंग जाणाऱ्य मोजपार्गि फर्लेट क्र हाऊसिं मलबा ठिकाण ठिकाण हाख कॉ पॉ शाख ज्याअ निम्नस असिट नियम प्राप्त पर्का- रकमें रकमें	रसक जमिनीवरं उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील पेत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा 5. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस्. जोंधळे क. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस्. क्र. ५३, रा हिल्स, डॉ. मगवानदास इंद्रजीत रोड, वाळकेश्वर, मुंबई - ४००००६. : मुंबई देनांक: ०२.०६.२०२४ टिटाटा Home Finance रिट ऑफिस: आयसीआयसीआय, एचए 1 कार्यालय: २रा मजला, कार्यालय क्र. २० वर्धी, व्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. वी परतफेड करप्रणास कर्जन्दा असमर्थ ठररस्य त आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला/ त आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला/	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या (vii) कस् केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्राति, १. साक्षी फेबटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. २. चोखाराम दलाराम चौधरी २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्वा: पर्लेट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्रत्टयर्क्ष दठव्ज्जा सूच्यना नॉदणीकृत कार्यालय : आयसीआयसीआय व वांद्रे (पूर्व, मुंबई-४०००५१ फसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, ०१-२०२, साई मिडास, पटियाला हाऊस समोर, नगर तमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटाय : ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सि । मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस् याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना हे /तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर	1 निर्देश देण्यात येत आहेत, ती होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिवक्याने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिझिंग, भिवंडी, हाथी सिझिंग, भिवंडी, ता विहार, भिवंडी ४२१३०२ के लि. बँक टॉवर्स, वांद्रे–कुर्ला क मुंबई– ४०००५९ मनमाड पोड, सालेडी, अहमदनगर झेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फ स्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स सूचनेतील नमूद रकमेची परतफेड ण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी करून सदर ॲक्टच्या कलम १३	सही /- प्रबंधक इरण – ॥, मुंब कॉम्प्लेक्स, त. – ४१४०० हायनान्शिअ , २००२ च्य ड सदर सूच- दी खाली वर्ण ३(४) अंतर्ग
मागणी सुच आफ सिक्युरिटी इ अफ सिक्युरिटी इ कर्जदारांचे नाव व पत्ता कर्जदारांचे नाव व पत्ता मलक: भी राहल केवव राज्युर जामीनदार २ : कोर्ये घुनिल बिस्तान् जामीनदार २ : कोर्ये घुनिल बिस्तान् जामीनदार ३ : होश्मा राहल राज्युर जामीनदार ३ : होश्मा राहल राज्युर जामीनदार ४ : शिवम चुनिल बिस्तान् वरील सक्षम परतफेड करण्याकरीत • उत्ल्यास नियम १२(४) अंतर्गत व या नंतर, आपण आमच्या पुर्वसंमत पुर्वग्रंह न देवता आहे. ग्रहाण माल आमच्या शाखेकडे उपलब्ध असल दिनांक : ३१/०५/२०२४	ाना अंतर्गत सेक्शा स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२५००१४९८७८६ असीसी १ पुविधासाठी गहाण / ता द कर्जवारांकडे असलेली ता अपयशी सर्व किंवा कोणत्याही हक्ष ती शिवाय खालील नमुद मता सोडविण्यासाठी अप लेल्या पत्यावर रजिस्टर्ड	न 9३(२) सह व २२खालील दिले मान्य केलेल्या कर्ज खात्याची रक्कम र. ८७,००,०००/- इ. रण आपण ठेवलेली अ थकवाकी रक्कम व अद्य गहाण मालमत्तेसंबंधी व लब्ध बेळेच्या संदर्भात पोस्टाद्वारे तुम्हाला माग	ल्या कर्जदार य असलेली थकवाकी ८९,३५,२६०.६४/- + व्याज आणि मूल्य दि. २९.०४.२०२४ हो. ठरलेल्या शर्ती वत व्याज व इतर र बाध्य असु. होणत्याही प्रकारचे रसफायसी (SARF ाणीची नोटीस सुध्व	ा सेक्युरि गंना आमन व्याज दर १९.५० % व अवैनुसार खर्चासाठी नोत व्यवहार करण FAESI) काया 11 पाठविण्यात	णी सुचन टायझेशन आ व्या खालील दि ए एन.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ ण ग भा श अपण कर्जाची परत १ अपण कर्जाची परत व साराठी प्रतिबंध आ हाराच्या नियम (१३) र आली होती. इंग्रजीतील मूळ मज	रेकनस्ट्वशन ऑफ फायनॅंशियल असेट्स अ न्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल सुरक्षित मालमत्तेचा तपशिल अरु३४०० मालमतेचा स्वारु मालमतेचा पत्ता - गट क्र. १०. ४३३४०० मालमतेच्या स्वारु मालमतेचा पत्ता - गट क्र. १०. १४३४४० मालमतेच्या स्वारु मालमतेचा पत्ता - गट क्र. १०. १४३४४० मालमतेच्या स्वारु मालमतेचा पत्ता - गठ क्र. १०. १९३४ २० मालमतेच्या स्वारु मालमतेचा पत्ता - गठ क्र. १०. १९३४ २० भारानतेक्ष'' विद्या नगर, लासलगाव, ता निफाड आणि ग्रामपंचायत मालमता क. १३६१ असलेच्या भोजमापित ५९.७१ १ क्षेत्रफळ - २९४.५० ची. मीटर्स. मालमतेच्या सुद्धतीमा - पूर्व - प्ल रत्ता, प्रसिध - प्लॉट क्र. ३६, प्रसिम - प्लॉट क्र. २९. करप्यास असमर्थ ठरल्यामुळे वरील खाते दर्शविलेल्या तारखे न ६० विवसाच्या आत परतफेड करण्याची नोटीस नियम १३त हा कायदा किंवा कोणत्याही कायद्यानुसार आम्हाला प्राप्त अस् उपनियम (८) नुसार आपले लक्ष वेध्यात येत आहे. ग्राह्य धरण्यात येईल) सर्कल सस्त्र सेंटर, मुंबई शहर	र्मेन्ड एन्फोर्समेंट लब्ध करून दिर्ल लब्ध करून दिर्ल ने विद्या मंदिर, कॉलेज रोक क. ३२७ वर बांधतेतेला, र येथे स्थित प्रामपंचात स. ब्र चो. मीटर्स बांधते क्षेत्रफ रो. मीटर्स बांधति क्षेत्रफ रो. मीटर्स वांधीव क्षेत्रफ रां क्रेन्स वां केनस बॅंग	ती आहे. शाखा ला नाशिक मोरवाडी हा , शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा ही अधिकारांचा धिकारी	आणि वि ५३ भा हाऊसिंग जाणाच्य मोजपापि परॉट क्र हाऊसिं मलाबा टिकाण टिकाण बॉपॉ शाख ज्या जा जा श्र संस्ट सियम प्राप्ती रकमे रकमे रकमे रकमे रकमे रकसे रकसे र र र र र र र र र र र र र र र र र र र	रसक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील पेत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा :. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस्. जॉधळे क. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस्. क्र. ५३, र हिल्स, डॉ. मगवानदास इंद्रजीत रोड, वाळकेश्वर, मुंबई - ४००००६. : मुंबई दिनांक: ०२.०६.२०२४ टिटऑफिस: आयसीआयसीआय, एचए ा कार्यालय : २रा मजला, कार्यालय क्र. २० रार्धी, वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लि स् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून व्या ६० दिवसांत करप्प्यात सांगितले होते. वी परतफेड कप्प्यास कर्जदार असमर्थ ठरल्य ात आलोल्या मिळकतीचा कब्जा त्याला/ वता सदर स्लन्या नियम ८ अन्वरो खाले	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या' (vii) कस्यू केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्रात, १. साक्षी फेवटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. २. चोखराम दलाराम चौधरी २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्वा: फ्लॅंट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए. ध प्रत्यक्षि कटावा मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्वा: फ्लॅंट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए. ध प्रत्यक्षि कार्यालय : आयसीआयसीआय व वांद्रे (पूर्व, मुंबई-४०००५१ फसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, ०१-२०२, साई मिडास, पटियाला हाऊस समोर, नगर रायिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटाय इ. ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सि ॥ मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदार स्याने,	1 निर्देश देण्यात येत आहेत, ती होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिववयाने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिझिंग, भिवंडी, हाथी सिझिंग, भिवंडी, र्हा विहार, भिवंडी ४२१३०२ के लि. बँक टॉवर्स, वांद्रे-कुर्ला क मनमाड पोड, सावेडी, अहमदनगर झेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फ खुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. सूचनेतील नमूद रकमेची परतफेड ण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी श्रवात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी ग सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशार	सही/- प्रबंधक करण–॥, मुंब कॉम्प्लेक्स, स– ४१४०० हायनान्शिआ १, २००२ च्य ड सदर सूचन ही खाली वर्ण १(४) अंतर्ग १(४) आंत वेय
मागणी सुच आफ सिक्यु स ज्वस्य आफ सिक्यु रिटी इ कर्जदारांचे नाव व पत्ता कर्जदारांचे नाव व पत्ता मतलः भी राहुल केवव राजुरू जामीनदार २ : कोर्सी घुनिल बिरसाय जामीनदार २ : कोर्सी घुनिल बिरसाय जामीनदार ३ : कोर्सी घुनिल बिरसाय जामीनदार ३ : शिव्या राहुल राजुरू जामीनदार २ : शिव्या राहुल राजुरू जामीनदार २ : शिव्या राहुल राजुरू वर्गीकृत करण्यात आतं. वर नमुद वरील सक्षम परतफेड करण्याकरीत ठरल्यास नियम १२(४) अंतर्गत व या नंतर, आपण आमच्या पुर्वसंमत पुर्वग्रह न देवता आहे. गहाण माल आमच्या शाखेकडे उपलब्ध असल दिनाक : ३१/०५/२०२४	ाना अंतर्गत सेक्शा स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२५००१४९८७८६ असीसी १ पुविधासाठी गहाण / ता द कर्जवारांकडे असलेली ता अपयशी सर्व किंवा कोणत्याही हक्ष ती शिवाय खालील नमुद मता सोडविण्यासाठी अप लेल्या पत्यावर रजिस्टर्ड	न 9३(२) सह व २२खालील दिले मान्य केलेल्या कर्ज खात्याची रक्कम र. ८७,००,०००/- इ. रण आपण ठेवलेली अ थकवाकी रक्कम व अद्य गहाण मालमत्तेसंबंधी व लब्ध बेळेच्या संदर्भात पोस्टाद्वारे तुम्हाला माग	ल्या कर्जदार य असलेली थकवाकी ८९,३५,२६०.६४/- + व्याज आणि मूल्य दि. २९.०४.२०२४ हो. ठरलेल्या शर्ती वत व्याज व इतर र बाध्य असु. होणत्याही प्रकारचे रसफायसी (SARF ाणीची नोटीस सुध्व	ा सेक्युरि गंना आमन व्याज दर १९.५० % व अवैनुसार खर्चासाठी नोत व्यवहार करण FAESI) काया 11 पाठविण्यात	णी सुचन टायझेशन आ व्या खालील दि ए एन.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ ण ग भा श अपण कर्जाची परत १ अपण कर्जाची परत व साराठी प्रतिबंध आ हाराच्या नियम (१३) र आली होती. इंग्रजीतील मूळ मज	रेकनस्ट्वशन ऑफ फायनॅंशियल असेट्स अ त्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल सुरक्षित मालमत्तेचा तपशिल अरे३४०९ मालमतेचा स्वारु मालमतेचा पत्ता - गट क्र. १०. - ४२३४०९ मालमतेचा स्वारु मालमतेचा पत्ता - गट क्र. १०. - ४२३४०९ मालमतेचा स्वारक मालमतेचा पत्ता - गट क्र. १०. - ४२३४०९ मालमतेचा स्वार मालमतेचा पत्ता - गट क्र. १४. - ४२३४०९ मालमतेचा स्वार्य मालमतेचा प्रसीत लाट क्र. ३४, स. स्वत्ता प्रसिप - प्लॉट क्र. ३६, भारतेचा नेजमापित ५९.७१ वे क्षेत्रफळ - २९४.५० थी. मीटर्स. मालमतेचा युद्धतीमा - पूर्व - प्ल रस्ता, प्रसिप - प्लॉट क्र. ३६, प्रसिम - प्लॉट क्र. २९. करप्रयास असमर्थ ठरत्यामुळे वरील खाते दर्शविलेत्या तारखे न ६० विवसाच्या आत परतफेड करण्याची नोटीस नियम १३। हा कायदा किंवा कोणत्याही कायद्यानुसार आम्हाला प्राप्त अस् उपनियम (८) नुसार आपले लक्ष वेध्यात येत आहे. ग्राह्य धरण्यात येईल) सर्कल सस्त्र सेंटर, मुंबई शहर जला, युनाईटेड बॅक ऑफ इंडिया टॉवर, सर पी एम रोड	र्मेन्ड एन्फोर्समेंट लब्ध करून दिर्ल लब्ध करून दिर्ल ने विद्या मंदिर, कॉलेज रोक क. ३२७ वर बांधतेतेला, र येथे स्थित प्रामपंचात स. ब्र चो. मीटर्स बांधते क्षेत्रफ रो. मीटर्स बांधते क्षेत्रफ रो. मीटर्स वांधीव क्षेत्रफ रां क्रेन्स वां केनस बॅंग	ती आहे. शाखा ला नाशिक मोरवाडी हा , शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा ही अधिकारांचा धिकारी	आणि वि ५३ भग हाऊसिंग जाणाच्य मोजपापि परॉट क्र एरॉट क्र हाऊसिं मलाबा टिकाण कॉपॉ शाख ज्या ज्या ज्या राख ज्या ज्या राख ज्या राख राख राख राख राख राख राख राख राख रा	रसक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील पेत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा :. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस्. जॉधळे क. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस्. क्र. ५३, र हिल्स, डॉ. मगवानदास इंद्रजीत रोड, वाळकेश्वर, मुंबई - ४००००६. : मुंबई दिनांक: ०२.०६.२०२४ टिटऑफिस: आयसीआयसीआय, एचए ा कार्यालय : २रा मजला, कार्यालय क्र. २० रार्धी, वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लि स् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून व्या ६० दिवसांत करप्प्यात सांगितले होते. वी परतफेड कप्प्यास कर्जदार असमर्थ ठरल्य ात आलोल्या मिळकतीचा कब्जा त्याला/ वता सदर स्लन्या नियम ८ अन्वरो खाले	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या (vii) कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्रित, १. साक्षी फेबटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. 3ाणे प्रदेश् २, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्दा: पलॅट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्रति टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, ०१-२०२२, साई मिडास, पटियाला हाऊस समोर, नगर तमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटाय उर्जेट, २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सि । मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस यांने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना ये (तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर	1 निर्देश देण्यात येत आहेत, ती होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिववयाने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिझिंग, भिवंडी, हाथी सिझिंग, भिवंडी, र्हा विहार, भिवंडी ४२१३०२ के लि. बँक टॉवर्स, वांद्रे-कुर्ला क मनमाड पोड, सावेडी, अहमदनगर झेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फ खुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. सूचनेतील नमूद रकमेची परतफेड ण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी श्रवात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी ग सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशार	सही/- प्रबंधक करण–॥, मुंब कॉम्प्लेक्स, स– ४१४०० हायनान्शिआ १, २००२ च्य ड सदर सूचन ही खाली वर्ण १(४) अंवर्ग १(४) आंवन बेर
मागणी सुच आफ सिक्यु स क्रम आफ सिक्युरिटी इ कर्जदारांचे नाव व पत्ता कर्जदारांचे नाव व पत्ता कर्जदारांचे नाव व पत्ता कर्जदार : बे. त्तौषाय वैठणी मालक : श्री. राहुल केवव राजुरू जामीनदार २ : कोर्सी घुनिल बिरसाय जामीनदार ३ : कोर्सी घुनिल बिरसाय जामीनदार ४ : शिवम चुनिल बिरसाय जामीनदार ४ : शिवम चुनिल बिरसाय वरील मालमत्ता वर निर्देशित ऋण वर्गीकृत करण्यात आतं. वर नमुद वरील सक्रम परतफेड करण्याकरीत ठरल्यास नियम १२(४) अंतर्गत व या नंतर, आपण आमच्या पुर्वेसंम पुर्वग्रह न ठेवता आहे. गहाण माल आमच्या शाखेकडे उपलब्ध असल दिनांक : ३१/०५/२०२४	ाना अंतर्गत सेक्शा स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२५००१४९८७८६ असीसी १ पुविधासाठी गहाण / ता द कर्जवारांकडे असलेली ता अपयशी सर्व किंवा कोणत्याही हक्ष ती शिवाय खालील नमुद मता सोडविण्यासाठी अप लेल्या पत्यावर रजिस्टर्ड	न 9३(२) सह व २२खालील दिले मान्य केलेल्या कर्ज खात्याची रक्कम र. ८७,००,०००/- इ. रण आपण ठेवलेली अ थकवाकी रक्कम व अद्य गहाण मालमत्तेसंबंधी व लब्ध बेळेच्या संदर्भात पोस्टाद्वारे तुम्हाला माग	ल्या कर्जदार य असलेली थकवाकी ८९,३५,२६०.६४/- + व्याज आणि मूल्य दि. २९.०४.२०२४ हो. ठरलेल्या शर्ती वत व्याज व इतर र बाध्य असु. होणत्याही प्रकारचे रसफायसी (SARF ाणीची नोटीस सुध्व	ा सेक्युरि गंना आमन व्याज दर १९.५० % व अवैनुसार खर्चासाठी नोत व्यवहार करण FAESI) काया 11 पाठविण्यात	णी सुचन टायझेशन आ व्या खालील दि ए एन.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ ण ग भा श अपण कर्जाची परत १ अपण कर्जाची परत व साराठी प्रतिबंध आ हाराच्या नियम (१३) र आली होती. इंग्रजीतील मूळ मज	रेकनस्ट्वशन ऑफ फायनॅंशियल असेट्स अ न्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल सुरक्षित मालमत्तेचा तपशिल अरु३४०० मालमतेचा स्वारु मालमतेचा पत्ता - गट क्र. १०. ४३३४०० मालमतेच्या स्वारु मालमतेचा पत्ता - गट क्र. १०. १४३४४० मालमतेच्या स्वारु मालमतेचा पत्ता - गट क्र. १०. १४३४४० मालमतेच्या स्वारु मालमतेचा पत्ता - गठ क्र. १०. १९३४ २० मालमतेच्या स्वारु मालमतेचा पत्ता - गठ क्र. १०. १९३४ २० भारानतेक्ष'' विद्या नगर, लासलगाव, ता निफाड आणि ग्रामपंचायत मालमता क. १३६१ असलेच्या भोजमापित ५९.७१ १ क्षेत्रफळ - २९४.५० ची. मीटर्स. मालमतेच्या सुद्धतीमा - पूर्व - प्ल रत्ता, प्रसिध - प्लॉट क्र. ३६, प्रसिम - प्लॉट क्र. २९. करप्यास असमर्थ ठरल्यामुळे वरील खाते दर्शविलेल्या तारखे न ६० विवसाच्या आत परतफेड करण्याची नोटीस नियम १३त हा कायदा किंवा कोणत्याही कायद्यानुसार आम्हाला प्राप्त अस् उपनियम (८) नुसार आपले लक्ष वेध्यात येत आहे. ग्राह्य धरण्यात येईल) सर्कल सस्त्र सेंटर, मुंबई शहर	र्मेन्ड एन्फोर्समेंट लब्ध करून दिर्ल लब्ध करून दिर्ल ने विद्या मंदिर, कॉलेज रोक क. ३२७ वर बांधतेतेला, र येथे स्थित प्रामपंचात स. ब्र चो. मीटर्स बांधते क्षेत्रफ रो. मीटर्स बांधते क्षेत्रफ रो. मीटर्स वांधीव क्षेत्रफ रां क्रेन्स वां केनस बॅंग	ती आहे. शाखा ला नाशिक मोरवाडी हा , शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा ही अधिकारांचा धिकारी	आणि वि ५३ भा हाऊसिंग जाणाच्य मोजपारि फ्लॅट क्र हाऊसिं मलबा टिकाण टिकाण विकाप शाख्य ज्याअ निम्नर रकसेप्य सहवा की, मै	रक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील पेत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा 5. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस. जॉधळे 6. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस. क्र. ५३, रा हिल्स, डॉ. भगवानदास इंद्रजीत रोड, वाळकेश्वर, मुंबई - ४००००६. : मुंबई देनांक: ०२.०६.२०४४ शिफिस: आयसीआयसीआय, एचए 11 कार्यालय: २रो मजला, कार्यालय क्र. २० स्वर्धगैकार हे आयसीआयसीआय, एचए 11 कार्यालय: २रो मजला, कार्यालय क्र. २० स्वर्धगैकार हे आयसीआयसीआय बँक लि स् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ३ अन्वये प्राप्त अर्फ सिक्युरिटी इंटरेस्ट दा त आलेल्या मिळकतीचा कार्फ त्या स्वर्फ त्वल्य तात आलेल्या मिळकतीचा क्रज्वा स्वर्फ, देडच्या माराअधीन राहील.	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या (vii) कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्रित, १. साक्षी फेबटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. 3ाणे प्रदेश् २, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्दा: पलॅट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्रति टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, ०१-२०२२, साई मिडास, पटियाला हाऊस समोर, नगर तमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटाय उर्जेट, २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सि । मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना ये (तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर)	t निर्देश देण्यात येत आहेत, ft होऊन निकाल दिला जाईल. रणाच्या शिवक्याने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिझिंग, भिवंडी, हाथी सिझिंग, भिवंडी, र्हा विहार, भिवंडी ४२१३०२ के लि. बँक टॉवर्स, वांद्रे-कुर्ला क मनमाड पोड, सावेडी, अहमदनगर झेशन ॲन्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फ खुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, सूचनेतील नमूद रकमेची परतफेड ण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी करून सदर ॲक्टच्या कलम १३ ग सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशार गेणताही व्यवहार हा आयसीआय	सही/- प्रबंधक हरण-॥, मुंब कॉम्प्लेक्स, स– ४१४०० हायनान्शिअत इ. २००२ च्य इ. सदर. सूचन शे खाली वर्ण २(४) अंतर्ग रा देण्यात येत यसीआय बैंग
मागणी सुच आफ सिक्युरिटी इ कर्जदारांचे नाव व पत्ता कर्जदारांचे नाव व पत्ता कर्जदार : बे. त्तौषाम्य पैठणी मातक : श्री. राहुत केवव परजुरू जामीनदार १ : मंद्र सुनित बिरसाय जामीनदार २ : कारेरी सुनित बिरसाय जामीनदार २ : कारेरी सुनित बिरसा जामीनदार ४ : तिथम सुनित बिरसा जामीनदार ४ : तिथम सुनित बिरसा वरील मालमत्ता वर निर्देशित ऋण वरीलि रकम परतफेड करण्याकरीत ठरल्यास नियम १३(४) अंतर्गतव या नंतर, आपण आमच्या पुर्वसंम उरात्यास नियम १३(४) अंतर्गतव द्विमां के देवता आहे. गहाण माल- आमच्या शाखेकडे उपलब्ध असल दिनांक : ३१/०५/२०२४	मना अंतर्गत सेक्शन स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२४००१४९८७८६ अंसीसी १ सुविधासाठी गहाण / ता द कर्जदार्शकडे असलेली ता अपयशी सर्व किंवा कोणत्याही हक्ष ती शिवाय खालील नमुद मना सोडविण्यासाठी उप लेल्या पत्यावर रजिस्टर्ड ते	न १३(२) सह व >२खालील दिले मान्य केलेल्या कर्ज खात्याची रखम रण आपण ठेवलेली अ श्वकवाकी रक्षम व अद्य नया उपयोग करण्यास गहाण मालमत्तेसंबंधी व लब्ध वेळेच्या संदर्मात पोस्टाद्वारे तुम्हाला माग् रिंटान्दा क	ल्या कर्जदार य असलेली थकवाकी ८९,३५,२६०.६४/- + व्याज आणि मूल्य दि. २९.०४.२०२४ हो. ठरलेल्या शर्ती वत व्याज व इतर र बाध्य असु. होणत्याही प्रकारचे रसफायसी (SARF ाणीची नोटीस सुध्व	ा सेक्युरि गंना आमन व्याज दर १९.५० % व अवैनुसार खर्चासाठी नोत व्यवहार करण FAESI) काया 11 पाठविण्यात	णी सुचन टायझेशन आ व्या खालील दि ए न.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ ण ग २१/०४/२०२४ ण ग स्वासाठी प्रतिबंध आ रधाच्या नियम (१३) ा आली होती. इंग्रजीतील मूळ मज	रिकनस्टूक्शन ऑफ फायनॅंशियल असेट्स अ त्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल सुरक्षित मालमत्तेचा तपशिल स्वर्मते प्रस्ति : स्टॉक इन ट्रेड : मालन्तेचा पत्ता - गट क. १० - २३३४०१ मालनतेच्या स्थार मालमतेचा वर्णनाव तपसील - सरस्व सतगा . तिन्माइ, जि. नाशिक (म.स.) येथे स्थित प्लॉट क. ३४, स. ६१, निवासी बंगला 'मालोक्षी'. विद्या नगर, लासलगाव, ता निफाड आणि ग्रामपंचायत मालमता क. १२६१ असलेचा मोजमापित ५१.७१ वे क्षेत्रफळ - २९४.५० ची. मीटर्स. मालमतेच्या चुर्द्रनीमा - पूर्व - स्तरा, प्रसिभ - प्लॉट क्र. ३१, प्रसिभ - प्लॉट क्र. २४, - करण्यास असमर्थ ठरत्यामुळे वरील खाते दर्शविलेल्या तारखे न ६० विवसाच्या आत परतफेड करण्याची नोटीस नियम १३। हा कायदा किंवा कोणत्याही कायद्यानुसार आम्हाला प्राप्त अस् ा उपनियम (८) नुसार आपले लक्ष वेध्यात येत आहे. ग्राह्य धरण्यात येईल) सर्कल सस्त्र सेंटर, मुंबई शहर जला, युनाईटेड बॅंक ऑफ इंडिया टॉवर, सर पी एम रोड मुंबई-४०० ००१, ईमेल: cs6041@pnb.co.in	र्जेन्ड एन्फोर्समेंट लब्ध करुन दिर्ल लब्ध करुन दिर्ल ती बिद्या मंदिर, कॉलेज रो क. ३२७ वर बांधलेला, र वेथे स्थित प्रापरंचात स. ब्र चो. मीटर्स बांधीव क्षेत्रफ रंट क्र. ३५, रविम : १२ मं ता नॉन परफॉर्मिंग असे (२) अन्वये आपल्याल तलेल्या इतर कोणत्याई प्राधिकृत अ पि केनरा बॅं	ती आहे. शाखा ला नाशिक मोरवाडी हा , शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा ही अधिकारांचा धिकारी	आणि वि ५३ भग हाऊसिंग जाणाच्य मोजपापि परॉट क्र एरॉट क्र हाऊसिं मलाबा टिकाण कॉपॉ शाख ज्या ज्या ज्या राख ज्या ज्या राख ज्या राख राख राख राख राख राख राख राख राख रा	रक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील पेत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा 5. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस्. जोंधळे क. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस्. क्र. ५३, र हिल्स, डॉ. मगवानदास इंद्रजीत रोड, वाळकेश्वर, मुंबई - ४००००६. : मुंबई दिनांक: ०२.०६.२०२४ विरि ऑफिस: आयसीआयसीआय, एचए ा कार्यालय: २रा मजला, कार्यालय क्र. २० रार्धी, त्याक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लि स्. ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरस्ट ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून व्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. वी परतफेड कप्ण्यास कर्जदा असमर्थ ठरल्य ात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला/ वता सदर स्लच्या तिवय / अन्वरे खाल सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू.	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या (vii) कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्रित, ?. साक्षी फेबटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्दा: फ्लॅंट क्र. १०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्रिति ट्वं, श्र, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्दा: फ्लॅंट क्र. १०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्रित्टर्य क्षिकृत कार्यालय : आयसीआयसीआय व वांद्रे (पूर्व, मुंबई-४०००५१ पसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, ०१-२०२, साई मिडास, पटियाला हाऊस समोर, नगर तमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटाय र अॅक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सि । मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदरारंस याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना ते तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वाप्र तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वार्य तन म्यूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आहि ० नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला व	1 निर्देश देण्यात येत आहेत, ती होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिववयाने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिझिंग, भिवंडी, हाथी सिझिंग, भिवंडी, र्हा विहार, भिवंडी ४२१३०२ के लि. बँक टॉवर्स, वांद्रे-कुर्ला क मनमाड पोड, सावेडी, अहमदनगर झेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फ खुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. सूचनेतील नमूद रकमेची परतफेड ण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी श्रवात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी ग सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशार	सही/- प्रबंधक हरण-॥, मुंब कॉम्प्लेक्स, स– ४१४०० हायनान्शिअत इ. २००२ च्य इ. सदर. सूचन शे खाली वर्ण २(४) अंतर्ग रा देण्यात येत यसीआय बैंग
मागणी सुच आफ सिक्युरिटी इ आफ सिक्युरिटी इ कर्जदारांचे नाव व पत्ता कर्जदार: वे. तौषाय पैठणी मालक: श्री. शहूल केशव शजुरू जामीनदार २ : कोशी चुनिल बिरसाय जामीनदार २ : कोशी चुनिल बिरसाय जामीनदार २ : कोशी चुनिल बिरसाय जामीनदार ४ : शियग शहूल राजपुरू जामीनदार ४ : शियग शहूल राजपुरू वरील मालमत्ता वर निर्देशित ऋण वर्गीकृत करण्यात आत. वर नमुद वरील सक्षम परतफेड करण्याकरीत ठरल्यास नियम १३(४) अंतर्गत व या नंतर, आपण आमच्या पुर्वेस स्व उपता आहे. गहाण माल आमच्या शाखेकडे उपलब्ध असल दिनांक : ३१/०५/२०२४	मना अंतर्गत सेक्शन स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२४००१४९८७८६ अंसीसी १ सुविधासाठी गहाण / ता द कर्जदार्शकडे असलेली ता अपयशी सर्व किंवा कोणत्याही हक्ष ती शिवाय खालील नमुद मना सोडविण्यासाठी उप लेल्या पत्यावर रजिस्टर्ड ते	न 9३(२) सह व २२खालील दिले मान्य केलेल्या कर्ज खात्याची रक्कम र. ८७,००,०००/- इ. रण आपण ठेवलेली अ थकवाकी रक्कम व अद्य गहाण मालमत्तेसंबंधी व लब्ध बेळेच्या संदर्भात पोस्टाद्वारे तुम्हाला माग	ल्या कर्जदार य असलेली थकवाकी ८९,३५,२६०.६४/- + व्याज आणि मूल्य दि. २९.०४.२०२४ हो. ठरलेल्या शर्ती वत व्याज व इतर र बाध्य असु. होणत्याही प्रकारचे रसफायसी (SARF ाणीची नोटीस सुध्व	ा सेक्युरि गंना आमन व्याज दर १९.५० % व अवैनुसार खर्चासाठी नोत व्यवहार करण FAESI) काया 11 पाठविण्यात	णी सुचन टायझेशन आ व्या खालील दि ए न.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ ण ग २१/०४/२०२४ ण ग स्वासाठी प्रतिबंध आ रधाच्या नियम (१३) ा आली होती. इंग्रजीतील मूळ मज	रेकनस्ट्वशन ऑफ फायनॅंशियल असेट्स अ त्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल सुरक्षित मालमत्तेचा तपशिल अरे३४०९ मालमतेचा स्वारु मालमतेचा पत्ता - गट क्र. १०. - ४२३४०९ मालमतेचा स्वारु मालमतेचा पत्ता - गट क्र. १०. - ४२३४०९ मालमतेचा स्वारक मालमतेचा पत्ता - गट क्र. १०. - ४२३४०९ मालमतेचा स्वार मालमतेचा पत्ता - गट क्र. १४. - ४२३४०९ मालमतेचा स्वार्य मालमतेचा प्रसीत लाट क्र. ३४, स. स्वत्ता प्रसिप - प्लॉट क्र. ३६, भारतेचा नेजमापित ५९.७१ वे क्षेत्रफळ - २९४.५० थी. मीटर्स. मालमतेचा युद्धतीमा - पूर्व - प्ल रस्ता, प्रसिप - प्लॉट क्र. ३६, प्रसिम - प्लॉट क्र. २९. करप्रयास असमर्थ ठरत्यामुळे वरील खाते दर्शविलेत्या तारखे न ६० विवसाच्या आत परतफेड करण्याची नोटीस नियम १३। हा कायदा किंवा कोणत्याही कायद्यानुसार आम्हाला प्राप्त अस् उपनियम (८) नुसार आपले लक्ष वेध्यात येत आहे. ग्राह्य धरण्यात येईल) सर्कल सस्त्र सेंटर, मुंबई शहर जला, युनाईटेड बॅक ऑफ इंडिया टॉवर, सर पी एम रोड	र्जेन्ड एन्फोर्समेंट लब्ध करुन दिर्ल लब्ध करुन दिर्ल ती बिद्या मंदिर, कॉलेज रो क. ३२७ वर बांधलेला, र वेथे स्थित प्रापरंचात स. ब्र चो. मीटर्स बांधीव क्षेत्रफ रंट क्र. ३५, रविम : १२ मं ता नॉन परफॉर्मिंग असे (२) अन्वये आपल्याल तलेल्या इतर कोणत्याई प्राधिकृत अ पि केनरा बॅं	ती आहे. शाखा ला नाशिक मोरवाडी हा , शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा ही अधिकारांचा धिकारी	आणि वि ५३ भा हाऊसिंग जाणाऱ्य मोजपार्गि फर्लेट क्र हाऊसिं मलबा टिकाण कॉ पॉ शाख ज्या अ निम्नस् रासमेन करण्प सहवा की, मि सिं ज. क.	रक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील पेत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा 5. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस्. जॉधळे 6. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस्. क्र. ५३, रा हिल्स, डॉ. भगवानदास इंद्रजीत रोड, वाळकेश्वर, मुंबई - ४००००६. : मुंबई देनांक: ०२.०६.२२४४ ICICI Home Finance रिट ऑफिस: आयसीआयसीआय, एचए 1 कार्यालय: २रो मजला, कार्यालय क्र. २२ स्वर्धगैकार हे आयसीआयसीआय बँक लि स् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ३ अन्वये प्राप्त अर्जपता सांगितले होते. वी परतफेड करप्यास कर्जदार असमर्थ ठरल्य ता आलेल्या मिळकतीचा कल्जा त्याला/, चता सदर रल्सच्या नियम ८ अन्वये खार्ल सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार कल्ट टेडच्या भाराअधीन राहील. कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या (vii) कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्रित, ?. साक्षी फेबटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्दा: फ्लॅंट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्रति येथे सुध्दा: फ्लॅंट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्रतिद्वी दिठञ्जी सूट्यना नोंदणीकृत कार्यालय : आयसीआयसीआय वांद्रे (यूर्व, मुंबई-४०००५१ पसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, ०१-२०२, साई मिडास, पटियाला हाऊस समोर, नगर तमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटाय र अॅक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सि । मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांसा मो, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना ते तित्ता प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वाप्र तित्ता प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वाप् त्रत्यक्ष कब्जाची तारीख	1 निर्देश देण्यात येत आहेत, ती होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिववयाने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिर्झिंग, भिवंडी, हाथी सिर्झिंग, भिवंडी, हाथी सिर्झिंग, भिवंडी, र्हा विहार, भिवंडी ४२१३०२ के लि. बँक टॉवर्स, वांद्रे-कुर्ला क मनमाड पोड, सावेडी, अहमदनगर ध्रेरान ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फ स्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, सूचनेतील नमूद रकमेची परतफेड ण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी करून सदर ॲक्टच्या कलम १३ ग सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशार गेणताही व्यवहार हा आयसीआय मागणी सूचनेची तारीख/मागणी सूचनेतील रक्रम (रू.)	सही/- प्रबंधक हरण-॥, मुंबा कॉम्प्लेक्स, स– ४१४०० हायनान्शिअद ह सदर सूचन शि खाली वर्ण २(४) अंतर्ग रा देण्यात येत यसीआय बैंव नाव
मागणी सुच आफ सिक्युरिटी इ कर्जदारांचे नाव व पत्ता कर्जदारांचे नाव व पत्ता कर्जदारांचे नाव व पत्ता कर्जदार : ने. त्तीमाय पैठमी मालक : भी. राष्ट्रत केमव राज्युरू जामीनदार २ : कोमी छुनिल बिरसाय जामीनदार २ : कोमी छुनिल बिरसाय जामीनदार २ : कोमी छुनिल बिरसाय जामीनदार २ : कोमी छुनिल बिरसाय वरील मालमत्ता वर निर्देशित ऋण वर्गीकृत करण्यात आले. वर नमुद वरील सक्तम परतफेड करण्याकरीत उरल्यास नियम १३(४) अंतर्तात प या नंतर, आपण आमच्या पुर्वसंग युर्वग्रह ने देवता आहे. गहाण माल आमच्या शाखेकडे उपलब्ध असल दिनांक : ३१/०५/२०२४४	मना अंतर्गत सेक्श स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२५००१४९८७८६ औसीसी १२५००१४९८७८६ औसीसी १ प्रविधासाठी गहाण / ता द कर्जदारांकडे असलेली ता अवयशी सर्व किंवा कोणत्याही हक्ष ती शिवाय खालील नमुद मत्ता सोडविण्यासाठी जप लेल्या पत्यावर रजिस्टर्ड (Govt. of In	न १३(२) सह व >२खालील दिले मान्य केलेल्या कर्ज खात्याची रक्कम र. ८७,००,०००/- इ. रण आपण ठेवलेली अ थकबाकी रक्कम व अद्य गवा उपयोग करण्यास गहाण मालमनेसंबंधी व लब्ध वेळेच्या संदर्मात पोस्टाद्वारे तुम्हाला माग इंटाटाटा दे दिंठाटा दि	ल्या कर्जदार य असलेली थकबाकी ८९,३५,२६०.६४/- + व्याज आणि मूल्य दि. २९.०४.२०२४ हो. ठरलेल्या शर्ती र वत व्याज व इतर र बाध्य असु, होणत्याही प्रकारचे रसफायसी (SARF णीची नोटीस सुध्व	ा सेक्युरि गंना आमन व्याज दर १९.५० % व अवैनुसार बर्चासाठी नोत व्यवहार करण FAESI) काय 1 पाठविण्यात 3	णी सुचन टायझेशन आ व्या खालील दि एन.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ ण ग २१/०४/२०२४ ण ग व व रेभ/०४/२०२४ ण ग व व व व व व व व व व व व व व व व व व	रिकनस्ट्रवशन ऑफ फायनॅंशियल असेट्स अ त्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल सुरक्षित मालमत्तेचा तपशिल 	जिल्ड एनफोर्समेंट लब्ध्य करुन दिर्ल निध्ध करुन दिर्ल ती विद्या मंदिर, कॉलेज रोत क. ३२७ वर बांधलेला, 1 वेथे स्थित प्राप्तपंचात स. ब्र चो. मीटर्स बांधीव क्षेत्रफ रंट क्र. ३५, दविन :१२ मं ना नॉन परफॉर्मिंग असे (२) अन्यये आपल्याल तलेल्या इतर कोणत्याई प्राधिकृत आ केनरा बॅं :, फोर्ट, सूचना	ती आहे. शाखा ला नाशिक मोरवाडी शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाख	आणि वि ५३ घा हाऊसिंग जाणाञ्च मेंजपानि फ्लॅट ब्र हाऊसिं मलबा ठिकाण ठिकाण ठिकाण ठिकाण हाख ज्याअ निम्म असे नियम प्राप्ता स्कर्म नियम जाणा ज्या ज्या कर्म नियम नियम नियम नियम नियम नियम नियम निय	रसक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप । सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या । इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील येत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा :. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस्. जोंधळे क. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस्. क्र. ५३, र हिल्स, डॉ. मगवानदास इंद्रजीत रोड, वाळकेश्वर, मुंबई - ४००००६. : मुंबई दिनांक: ०२.०६.२०२४ टिटऑफिस: आयसीआयसीआय, एचए ा कार्यालय : २रा मजला, कार्यालय क्र. २० रार्धी, वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लि स् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून व्या स्वर रूलन्य्या तियम ८ अन्वये खाले स्व. ऑन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून त्या स्वर रूलन्य्या तियम ८ अन्वये खाले स्व. मळकतीशी कोणताही व्यवहार कस्ट टेडच्या भाराअधीन राहील. कर्जवात्वाते क्रमांक अमित अशोक देऊस्कर (कर्जवर), माधवी अमित अशोक देऊस्कर (कर्जवर), माधवी	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या' (vii) कस् केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्राप्त प्रति, ?. साक्षी फेबटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्दा: पलॅट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्रति टॉवर, जेवी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, ०१-२०२२, साई मिडास, पटियाला हाऊस समोर, नगर मिंटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटाय उर्जेतट, २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सि । मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारां आ यान्ने (प्रांग कुर्ल आधिकारी या नात्याने सिक्युरिटाय राते तमूद ताराखेस घेतला आहे. विशेषता याद्वारे सूचना ते ति तमदूद तारखेस घेतला आहे. विशेषता राद्वा दायर तेतन प्रदा तारखेस घेतला आहे. विशेषता ता प्रा कर्जदार आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला व मिळकतीचे वर्णन/ प्रत्यक्क कजाची तारीख पर्लेट क्र. ०९ प्लॅट क्र. १७ ओवे अपार्टींट नवनाणापूर	1 निर्देश देण्यात येत आहेत, ती होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिववयाने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिझिंग, भिवंडी, हाथी सिझिंग, भिवंडी, हाथी सिझिंग, भिवंडी, र्ता विहार, भिवंडी ४२१३०२ के लि. बँक टॉवर्स, वांद्रे-कुर्ला व युंबई – ४०००५९ मनमाड पोड, सालेडी, अहमदनगर झेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फ सुर्युरेटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, सूचनेतील नमूद रकमेची परतफेड ण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी करून सदर ऑक्टच्या कलम १३ गणताही व्यवहार हा आयसीआय मागणी सूचनेची तारीख/ मागणी	सही/- प्रबंधक हरण-॥, मुंब कॉम्प्लेक्स, कॉम्प्लेक्स, स, २००२ च्य ड सदर सूचन शे खाली वर्ण रा देण्यात येत यसीआय वैंग साखेचे नाव
मागणी सुच आफ सिक्युरिटी इ अगफ सिक्युरिटी इ कर्जदारांचे नाव व पत्ता कर्जदारांचे नाव व पत्ता वर्गीकृत ३ : कोर्सी घुनिल बिस्ताम जामीनदार ३ : कोर्सी घुनिल बिस्ताम जामीनदार ३ : कोर्सी घुनिल बिस्ताम वरील सालमत्ता वर निर्देशित ऋण वर्गीकृत करण्यात आतं. वर नमुद वरील समलमत्ता वर निर्देशित ऋण वर्गीकृत करण्यात आतं. वर नमुद वरील रक्षम परतफेड करण्याकरीत उरल्यास नियम १३(४) अंतर्गत व या नंतर, आपण आमच्या पुर्वसंम वर्रात्व मात्म उर्देश राहाण मात्ल आमच्या शाखेकडे उपलब्ध असल दिनांक : ३१/०५/२०२४	मना अंतर्गत सेक्शा स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२५००१४९८७८६ ओसीसी १२५००१४९८७८६ ओसीसी १९वधासाठी गहाण / ता द कर्जदारांकडे असलेली ता अपयशी सर्व किंवा कोणत्याही हस तती शिवाय खालील नमुद मना सोडविण्यासाठी उप लेल्या पत्यावर रजिस्टर्ड (Govt. of Ir ऑफ फायनास्त्रियल ऑस्टर	न १३(२) सह व >२खालील दिले मान्य केलेल्या कर्ज खात्याची रक्कम रु. ८७,००,०००/- इ. रण आपण ठेवलेली अ थकवाकी रक्कम व अद्य गवा उपयोग करण्यास नह्य वेळेच्या संदर्भात पोस्टाद्वारे तुम्हाला माग शिजावा कि धंठावारा कि	ल्या कर्जदार य असलेली थकबाकी ८९,३५,२६०.६४/- + व्याज आणि मूल्य दि. २९.०४.२०२४ हो. ठरलेल्या शर्ती व वित व्याज व इतर र बाध्य असु. होणत्याही प्रकारचे रसफायसी (SARF णीची नोटीस सुध्व	ा सेक्युरि गंना आमन व्याज दर १९.४० % व अवैनुसार बर्वासाठी नोत व्यवहार करण FAESI) काय 1 पाठविण्यात 2 २००२ सहव	णी सुचन टायझेशन आ व्या खालील दि ए न.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ ण ग श अपण कर्जाची परत २१/०४/२०२४ ण ग श आपण कर्जाची परत दे स्वाच्या नियम (१३) त आली होती. इंग्रजीतील मूळ मज ६व स्थाव	रिकनस्टूक्शन ऑफ फायनॅंशियल असेट्स अ त्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल सुरक्षित मालमत्तेचा तपशिल स्वर्मते प्रस्ति : स्टॉक इन ट्रेड : मालन्तेचा पत्ता - गट क. १० - २३३४०१ मालनतेच्या स्थार मालमतेचा वर्णनाव तपसील - सरस्व सतगा . तिन्माइ, जि. नाशिक (म.स.) येथे स्थित प्लॉट क. ३४, स. ६१, निवासी बंगला 'मालोक्षी'. विद्या नगर, लासलगाव, ता निफाड आणि ग्रामपंचायत मालमता क. १२६१ असलेचा मोजमापित ५१.७१ वे क्षेत्रफळ - २९४.५० ची. मीटर्स. मालमतेच्या चुर्द्रनीमा - पूर्व - स्तरा, प्रसिभ - प्लॉट क्र. ३१, प्रसिभ - प्लॉट क्र. २४, - करण्यास असमर्थ ठरत्यामुळे वरील खाते दर्शविलेल्या तारखे न ६० विवसाच्या आत परतफेड करण्याची नोटीस नियम १३। हा कायदा किंवा कोणत्याही कायद्यानुसार आम्हाला प्राप्त अस् ा उपनियम (८) नुसार आपले लक्ष वेध्यात येत आहे. ग्राह्य धरण्यात येईल) सर्कल सस्त्र सेंटर, मुंबई शहर जला, युनाईटेड बॅंक ऑफ इंडिया टॉवर, सर पी एम रोड मुंबई-४०० ००१, ईमेल: cs6041@pnb.co.in	र्गेन्ड एन्फोर्समेंट लब्ध्य कररुन दिर्ल लब्ध्य कररुन दिर्ल बिद्या मंदिर, कॉलेज रोक क. ३२७ वर बांधलेलेल र बेथे स्थित ग्रामपंचात स. ब्र बो. मीटर्स बांधले क्षेत्रफ रा गे र बांधले क्षेत्रफ रा गे र बांधले ता नॉन परफॉर्मिंग असे (२) अन्यये आपल्याल तलेल्या इतर कोणत्याई प्राधिकृत अ पि केनरा बॅं , फोर्ट, स्टूर्यना मत्तेच्या बिक्रीसाठी स्थाव	ती आहे. शाखा ला नाशिक मोरवाडी शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाख	आणि वि ५३ भा हाऊसिंग जाणाऱ्य मोजपार्गि फर्लेट क्र हाऊसिं मलबा टिकाण कॉ पॉ शाख ज्या अ निम्नस् रासमेन करण्प सहवा की, मि सिं ज. क.	रक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील पेत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा 5. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस्. जॉधळे 6. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस्. क्र. ५३, रा हिल्स, डॉ. भगवानदास इंद्रजीत रोड, वाळकेश्वर, मुंबई - ४००००६. : मुंबई देनांक: ०२.०६.२२४४ ICICI Home Finance रिट ऑफिस: आयसीआयसीआय, एचए 1 कार्यालय: २रो मजला, कार्यालय क्र. २२ स्वर्धगैकार हे आयसीआयसीआय बँक लि स् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ३ अन्वये प्राप्त अर्जपता सांगितले होते. वी परतफेड करप्यास कर्जदार असमर्थ ठरल्य ता आलेल्या मिळकतीचा कल्जा त्याला/, चता सदर रल्सच्या नियम ८ अन्वये खार्ल सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार कल्ट टेडच्या भाराअधीन राहील. कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या' (vii) कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्रात, ?. साक्षी फेवटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. . चोखाराम दलाराम चौधरी २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्वा: फ्लॅंट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्रात्यक्षि कठायांलय : आयसीआयसीआय व वांद्रे (पूर्व, मुंबई-४०००५१ फसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, ०१-२०२२, साई मिडास, पटियाला हाऊस समोर, नगर वांद्रे (पूर्व, मुंबई-४०००५१ फसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, ०१-२०२, साई मिडास, पटियाला हाऊस समोर, नगर वांद्रे (पूर्व, मुंबई-४०००५१ प्रसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, ०१-२०२, साई मिडास, पटियाला हाऊस समोर, नगर वांद्र (पूर्व, मुंबई-४०००५१ प्रात्य , कर्जवा क्राचि करून खाल्तील नमूद कर्जदरार स्थिठंबर, २००२ आणि करूम १३(१२) सहवाचता सि । मागणी सूचना जारी करून खाल्तील नमूद कर्जदरारां तेतन मुद्द तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि ० नम्यूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदारा आ कि नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला व मिळकतीचे वर्णन/ प्रत्यक्ष कठ्ताची तारीख पर्लेट क्र. ०९ प्लॉट क्र. १७ ओवे अपार्टमेंट नवनागपूर नवीन एस क्र. १५/४/१ आहमदनगर रह १९४१११.	१ निर्देश देण्यात येत आहेत, ती होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिववयाने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिझिंग, भिवंडी, हाथी सिझिंग, भिवंडी, र्हा वी सिझिंग, भिवंडी, र्हा विहार, भिवंडी ४२१३०२ के लि. बँक टॉवर्स, वांद्रे-कुर्ला क मुंबई - ४०००५९ मनमाड पोड, सावेडी, अहमदनगर झेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फ सुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. सूचनेतील नमूद रकमेची परतफेड ण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी रा सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशार गेणताही व्यवहार हा आयसीआय मागणी सूचनेची तारीख/मागणी सूचनेतील त्रक्कम (रू.) १०-११-२०२२	सही/- प्रबंधक हरण-॥, मुंबा कॉम्प्लेक्स, त. – ४१४०० हायनान्शिअत त. २००२ च्य ड सदर सूचन दी खाली वर्ण ३(४) अंतर्गत यसीआय बँव गाखेचे नाख अहमदनग अहमदनग
मागणी सुच आफ सिक्युरिटी इः त. त. त. त. कर्जवारांचे नाव व पत्ता कर्जवारांचे नाव व पत्ता कर्जवारांचे नाव व पत्ता कर्जवार : वे. सौषाय पैठनी मालक : श्री. पाहूल केवन पज्युफ जानीनवार 3 : सिवम पुजिल बिस्सा जानीनवार 3 : सिवम पुजिल बिस्सा जानीनवार 3 : सिवम पुजिल बिस्सा जानीनवार 3 : सिवम पुजिल बिस्सा पानिनवार 3 : सिवम पुजिल बिस्सा वरील सकम परतफेड करण्याकरी ठरल्यास नियम १३(४) अंतर्गत उ या नंतर, आपण आमच्या पुर्वसित ऋण वरील करण्यात आले. वर नम्वव वरील न कप्रयात आले. वर नम्वव वरील न कम्म परतफेड करण्याकरी तरत्यास नियम १३(४) अंतर्गत उ या नंतर, आपण आमच्या पुर्वसित वर्ता तक्त, गहाण मालम पुर्वग्रह न ठेवता आहे. गहाण मालम आमच्या शाखेकडे उपलब्ध असले दिनांक : ३१/०५/२०२४ स्वियुरिटायझेशन अंण्ड सिकन्स्ट्रस्वन अ सेक्युरिटायझेशन अंण्ड सिकन्स्ट्रस्वन अ	ाना अंतर्गत सेक्शा स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२४००१४९८७८६ अंसीसी १ सुविधासाठी गहाण / ता द कर्जदारांकडे असलेली ता अपयशी सर्व किंवा कोणत्याही हक्ष ती शिवाय खालील नमुद मत्ता सेडविण्यासाठी उप लेल्या पत्यावर रजिस्टर्ड लेल्या पत्यावर रजिस्टर्ड लेल्या पत्यावर रजिस्टर्ड लेल्या पत्यावर रजिस्टर्ड लेल्या पत्यावर रजिस्टर्ड लेल्या पत्यावर रजिस्टर्ड	न १३(२) सह व > २खालील दिले मान्य केलेल्या कर्ज खात्याची रक्षम रे. ८७,००,०००/- रु. रे. ८७,००,०००/- रु. रे. रे. ८७,००,०००/- रु. रे. रे. रे. ८७,००,०००/- रु. रे. रे. रे. रे. रे. रे. रे. रे. रे. रे	ल्या कर्जदार य असलेली थकबाकी ८९,३५,२६०.६४/- • व्याज आणि मूल्य दि. २९.०४.२०२४ हो. ठरलेल्या शर्ती र वित व्याज व इतर र बाध्य असु. होणत्याही प्रकारचे रस्समुग्रिटी इंटरेस्ट ॲक सेक्युग्रिटी इंटरेस्ट ऑक धनकोंना थकीत कज	ा सेक्युरि ांना आमन व्याज दर १९.५० % व अटीनुसार बर्चासाठी नोत व्यवहार करण FAESI) काय त पाठविण्यात इ ट २००२ सहब की खालील व र्घाच्या वसुलीस	णी सुचना टायझेशन आ ट्या खालील दि एन.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ म प रापा कर्जाची परत देश २१/०४/२०२४ म म यासाठी प्रतिबंध आ ह्याच्या नियम (१३) ते आली होती. इंग्रजीतील मूळ मज द्व स्थाद द्व स्थाद वाचता सिक्युरिटी इंटरेस जावता सिक्युरिटी इंटरेस रावता सिक्युरिटी इंटरेस	रिकनस्ट्वशन ऑफ फायनॅशियल असेट्स अ त्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल सुरक्षित मालमत्तेचा तपशिल अश्ठे४०९ मालमतेखा स्थार मालमतेषा पत्ता - गट क्र. १०, - २२३४०९ मालमतेषा स्थार मालमतेषा पत्ता - गट क्र. १०, - २२३४०९ मालमतेषा स्थार मालमतेषा पत्ता - गट क्र. १०, - २२३४०९ मालमतेषा स्थार मालमतेषा वर्णनाव तप्तील - सरस्व सतगा , ता. निफाड, जि. गारीक (म.स.) येथे स्थित प्लॉट क्र. ३४, स. १, निवासी बंगला 'मातोक्षी'. विद्या नगर, लासलगाव, ता निफाड आणि ग्रामपंचावत मालमता क्र. १२६१ असलेष्या मोजमापित ५१,७९ १ क्षेत्रफळ - २९४.५० थी. मीटर्स, मालमतेष्या खुरतीमा - पूर्व - प्ल रत्ता, प्रसिम - प्लॉट क्र. ३६, प्रसिम - प्लॉट क्र. २१, करण्यास असमर्थ ठरल्यामुळे वरील खाते दर्शविलेल्या तारखे न ६० विवसाच्या आत परतफेड करण्याची नोटीस नियम १३। हा कायदा किंवा कोणत्याही कायद्यानुसार आम्हाला प्राप्त अस् (उपनियम (८) नुसार आपले लक्ष वेध्यात येत आहे. ग्राह्य धरण्यात येईल) सर्कल सस्त्र सेंटर, मुंबई शहर जला, युनाईटेड बॅक ऑफ इंडिया टॉवर, सर पी एम रोड मुंबई-४०० ००१, ईमेल: cs6041@pnb.co.in मिळकरतींच्या विंक्रीसाठी विट्र्री	पॅन्ड एन्फोर्समेंट लब्ध करून दिर्ल ने क्या ने कर ता. येवत ती विद्या मंदिर, कॉलेज रोष क्र. ३२७ वर बांधलेलेल, र येथे स्थित प्राप्तपंता स. ३ वेथे स्थित प्राप्तपंता स. २ ना नॉन परफॉर्मिंग असे (२) अन्वये आपल्याल ने लेल्या इतर कोणत्याई प्राधिकृत अपि केनरा बँव :, फोर्ट, स्ट्रेट्यना मत्तेच्या बिक्रीसाठी स्थाव (४/सांकेतिक कठ्ना बँव	ती आहे. शाखा ला नाशिक मोरवाडी 18, शाखा 13, शाखा 13, शाखा 13, शाखा 13, शाखा 13, शाखा 13, शाखा 14, स्ट ही अधिकारांचा 164कारी 164 164 174 174 174 174 174 174 174 174 174 17	आणि वि ५३ भा हाऊसिंग जाणाऱ्य मोजपार्गि फर्लेट क्र हाऊसिं मलबा टिकाण कॉ पॉ शाख ज्या अ निम्नस् रासमेन करण्प सहवा की, मि सिं ज. क.	रसक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील येत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा :. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस. जॉथळे त. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस. क्र. ५३, र हिल्स. डॉ. मगवानदास इंद्रजीत रोड, वाळकेश्वर, मुंबई - ४००००६. : मुंबई दिनांक: ०२.०६.२०२४ टिटाटा Home Finance रिट ऑफिस: आयसीआयसीआय वैक लि स् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट : ३ अन्वये प्राप्त कीप्यास त्राप्यतले होते. वी परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरत्स्य ात आसंत्स्य प्त्ल्यक्तिनीचा करूजा त्याला/ च्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. वी परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरत्स्य या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. वी परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरत्स् रदेडच्या भाराअधीन कोणताही व्यवहार करू देडच्या भाराअधीन राहील. कर्जवाराके नाव/ कर्ज खाते क्रमांक अमित अशोक ठेऊस्कर (कर्जवार), मार्थवी अमित उकस्कर (कर्जवार), मार्थवी रहे कर्ड कर्ड कर्ड कर्ड कर्ड कर्ड कर्ड कर्ड	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या' (vii) कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावा सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्रित, ? साक्षी फेबटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. २. चोखाराम दलाराम चौधरी २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्दा: फ्लॅंट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्रित्टर्थ दिठञ्जा सूच्यना नॉदणीकृत कार्यालय : आयसीआयसीआय वांद्रे (पूर्व, मुंबई-४०००५१ पसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, ०१-२०२, साई मिडास, पटियाला हाऊस समोर, नगर समिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटाय र जॅक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सि । मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांसा । मागणी सूचना जारी करून खालीत नमूद तर्जयात आलेत्ता व पिछकतीचे वर्णन/ प्रत्यक्ष कब्जाची तारीख फर्तेट क्र. ०९ प्लॉट क्र. १७ ओवे अपार्टींट नवनाणपूर जवळ एमआवर्डीसी अहमदनगर. ७१४११.	1 निर्देश देण्यात येत आहेत, ती होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिवक्याने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिझिंग, भिवंडी, हाथी सिझिंग, भिवंडी, हाथी सिझिंग, भिवंडी, र्दा विहार, भिवंडी ४२१३०२ क लि. बैंक टॉवर्स, वांद्रे-कुर्ला क मनमाड पोड, सावेडी, अहमदनगर देशन ॲन्ड रिकन्स्ट्र्क्शन ऑफ फ सूचनेतील नमूद रकमेची परतफेड ग्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी करून सदर ऑक्टव्या कलम १३ श सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशार गेणताही व्यवहार हा आयसीआय मागणी सूचनेती तारीख/मागणी सूचनेतील रक्कम (रू.) १०-११-२०२२ रू.	सही/- प्रबंधक हरण-॥, मुंबा कॉम्प्लेक्स, त. – ४१४०० हायनान्शिअत त. २००२ च्य ड सदर सूचन दी खाली वर्ण ३(४) अंतर्गत यसीआय बँव गाखेचे नाख अहमदनग अहमदनग
मागणी सुच आफ सिक्युरिटी इ जिंदारांचे नाव व पत्ता कर्जवारांचे नाव व पत्ता कर्जवारांचे नाव व पत्ता कर्जवारांचे नाव व पत्ता मतक : श्री. पाहूल केशव एज्पुफ जानीनवार 1: वर्ष घुनिल बिस्सा जानीनवार 2: कारेसी घुनिल बिस्सा जानीनवार 3: शिवम प्रतुक्ति बिस्सा वरील मालमन्ता वर निर्देशित ऋण वानीनवार 3: शिवम प्रतुक्ति बिस्सा वरील मालमन्ता वर निर्देशित ऋण वरीक्ति करण्यात आले. वर नमुव वरीत रक्षम परतफेड करण्याकरी वरत्यास नियम १३(४) अंतर्गत भ् वानेनवार 3: शिवम प्रवृत्ति बिस्सा या नंतर, आपण आमच्या पुर्वस्ति वरत्यास नियम १३(४) अंतर्गत भ् वरीत रक्षम परतफेड करण्याकरी वरत्यास नियम १३(४) अंतर्गत भ् वानंतर, आपण आमच्या पुर्वस्ति वरत्यास नियम १३(४) अंतर्गत प्र वर्गत्वाक के प्रयत्त भ् वानंतर, आपण आमच्या पुर्वस्ति वरत्यास नियम १३(४) अंतर्गत प्र वर्गत्वाक्त व्यु व्यु क्ति करण्याकरी वरत्याक्र क्रियक्त प्रविक्त प्र वर्गति क्ति प्रवत्ता अपिक्त स्यू समान्य जन्ता विन्ताव विग्री सूचना. सर्व सामान्य जन्ता विक्ति अधिकान्यांनी येतली आहे. र	ाना अंतर्गत सेक्शा स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२४००१४९८७८६ अंसीसी १ सुविधासाठी गहाण / ता द कर्जदारांकडे असलेली ता अपयशी सर्व किंवा कोणत्याही हक्ष ती शिवाय खालील नमुद मत्ता सेडविण्यासाठी उप लेल्या पत्यावर रजिस्टर्ड लेल्या पत्यावर रजिस्टर्ड लेल्या पत्यावर रजिस्टर्ड लेल्या पत्यावर रजिस्टर्ड लेल्या पत्यावर रजिस्टर्ड लेल्या पत्यावर रजिस्टर्ड	न १३(२) सह व > २खालील दिले मान्य केलेल्या कर्ज खात्याची रक्षम रे. ८७,००,०००/- रु. रे. ८७,००,०००/- रु. रे. रे. ८७,००,०००/- रु. रे. रे. रे. ८७,००,०००/- रु. रे. रे. रे. रे. रे. रे. रे. रे. रे. रे	ल्या कर्जदार य असलेली थकबाकी ८९,३५,२६०.६४/- • व्याज आणि मूल्य दि. २९.०४.२०२४ हो. ठरलेल्या शर्ती र वित व्याज व इतर र बाध्य असु. होणत्याही प्रकारचे रस्समुग्रिटी इंटरेस्ट ॲक सेक्युग्रिटी इंटरेस्ट ऑक धनकोंना थकीत कज	II सेक्युरि ांना आमन व्याज दर १९.५० % व अदीनुसार बर्चासाठी नोर व्यवहार करण FAESI) काय I पाठविण्यात इ E २००२ सहब की खालील व tiच्या बसुलीस ट नमूद केलेली	णी सुचन टायझेशन आ ट्या खालील दि एन.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ ण न ग प्र देश/०४/२०२४ ण न भ व स् अपण कर्जाची परत देश २१/०४/२०२४ ण न ग म म स् र स् यासाठी प्रतिबंध आ ह्याच्या नियम (१३) हे अाली होती. इंग्रजीतील मूळ मज द्व स्थाव प्र स्थाव द्व क यासारी प्रतिबंध आ ह्याच्या नियम (१३) हे अाली होती. इंग्रजीतील मूळ मज द्व द्व स्थाव वाच्या सिक्युरिटी इंटरेस पिलेल्या स्थावर मिळ जाहे.	रिकनस्ट्रक्शन ऑफ फायनॅंशियल असेट्स अ त्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल सुरक्षित मालमत्तेचा तपशिल 	पॅन्ड एन्फोर्समेंट लब्ध करून दिर्ल ने क्या ने कर ता. येवत ती विद्या मंदिर, कॉलेज रोष क्र. ३२७ वर बांधलेलेल, र येथे स्थित प्राप्तपंता स. ३ वेथे स्थित प्राप्तपंता स. २ ना नॉन परफॉर्मिंग असे (२) अन्वये आपल्याल ने लेल्या इतर कोणत्याई प्राधिकृत अपि केनरा बँव :, फोर्ट, स्ट्रेट्यना मत्तेच्या बिक्रीसाठी स्थाव (४/सांकेतिक कठ्ना बँव	ती आहे. शाखा ला नाशिक मोरवाडी 18, शाखा 13, शाखा भा. भा. सेस्ट (एनपीए) ला ता देण्यात येत आहे. ही अधिकारांचा धिकारी ॉक	आणि वि ५३ भा हाऊसिंग जाणाऱ्य मोजपार्गि फर्लेट क्र हाऊसिं मलबा टिकाण कॉ पॉ शाख ज्या अ निम्नस् अस्मेट नियम प्रप्रास्मेन करप्प्य सहवा की, नि	रसक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील येत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा :. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस. जॉथळे त. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस. क्र. ५३, र हिल्स. डॉ. मगवानदास इंद्रजीत रोड, वाळकेश्वर, मुंबई - ४००००६. : मुंबई दिनांक: ०२.०६.२०२४ टिटाटा Home Finance रिट ऑफिस: आयसीआयसीआय वैक लि स् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट : ३ अन्वये प्राप्त कीप्यास त्राप्यतले होते. वी परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरत्स्य ात आसंत्स्य प्त्ल्यक्तिनीचा करूजा त्याला/ च्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. वी परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरत्स्य या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. वी परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरत्स् रदेडच्या भाराअधीन कोणताही व्यवहार करू देडच्या भाराअधीन राहील. कर्जवाराके नाव/ कर्ज खाते क्रमांक अमित अशोक ठेऊस्कर (कर्जवार), मार्थवी अमित उकस्कर (कर्जवार), मार्थवी रहे कर्ड कर्ड कर्ड कर्ड कर्ड कर्ड कर्ड कर्ड	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या' (vii) कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्राप्त प्रति, ?. साक्षी फेबटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. अणि येथे सुध्दा: पलॅट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्रदिश् कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्दा: पलॅट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्रत्या देवे सुखदा: पलॅट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्रतियेदी कठारा सूट्रामा नोंदणीकृत कार्यालय : आयसीआयसीआय वांद्रे (पूर्व, मुंबई-४०००५१ फ्रसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, ०१–२०२, साई मिडास, पटियाला हाऊस समोर, नगर तमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटाय उर्जेस्ट, २००२ आणि कल्म १३(१२) सहवाचता सि । मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारार् यांते तम्पूद तारखेस घेतला आहे. विशेषत: वा वापर तिन मपूद तारखेस घेतला आहे. विशेषत: वा जार् त नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला व मिळकतीचे वर्णन/ प्रत्यक्ष कब्जाची तारीख फरॅट क्र. ०९ प्लॉट क्र. १७ ओवे अपार्टमेंट नवनाणपूर जवळ एमआयडीसी अहमदनगर जुना एस क्र. १०५ ४ १ नवीन एस क्र. ९५/४/१ आहमदनगर- ४१९१११. सीमाबद्र-उत्तर: १मीटरस्ता, रविण: इत्र खुली जाण, पूर्व: १५ मीटर स्ता, रविश : १ मीटर स्ता. / प्रत्यक्ष	1 निर्देश देण्यात येत आहेत, ती होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिवक्याने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिझिंग, भिवंडी, हाथी सिझिंग, भिवंडी, हाथी सिझिंग, भिवंडी, र्दा विहार, भिवंडी ४२१३०२ क लि. बैंक टॉवर्स, वांद्रे-कुर्ला क मनमाड पोड, सावेडी, अहमदनगर देशन ॲन्ड रिकन्स्ट्र्क्शन ऑफ फ सूचनेतील नमूद रकमेची परतफेड ग्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी करून सदर ऑक्टव्या कलम १३ श सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशार गेणताही व्यवहार हा आयसीआय मागणी सूचनेती तारीख/मागणी सूचनेतील रक्कम (रू.) १०-११-२०२२ रू.	सही/- प्रबंधक हरण-॥, मुंबा कॉम्प्लेक्स, त. – ४१४०० हायनान्शिअत त. २००२ च्य ड सदर सूचन दी खाली वर्ण ३(४) अंतर्गत यसीआय बँव गाखेचे नाख अहमदनग अहमदनग
मागणी सुच आफ सिक्युरिटी इः त. त. त. त. कर्जवारांचे नाव व पत्ता कर्जवारांचे नाव व पत्ता कर्जवारांचे नाव व पत्ता कर्जवार : वे. सौषाय पैठनी मालक : श्री. पाहूल केवन पज्युफ जानीनवार 3 : सिवम पुजिल बिस्सा जानीनवार 3 : सिवम पुजिल बिस्सा जानीनवार 3 : सिवम पुजिल बिस्सा जानीनवार 3 : सिवम पुजिल बिस्सा पानिनवार 3 : सिवम पुजिल बिस्सा वरील सकम परतफेड करण्याकरी ठरल्यास नियम १३(४) अंतर्गत उ या नंतर, आपण आमच्या पुर्वसित ऋण वरील करण्यात आले. वर नम्वव वरील न कप्रयात आले. वर नम्वव वरील न कम्म परतफेड करण्याकरी तरत्यास नियम १३(४) अंतर्गत उ या नंतर, आपण आमच्या पुर्वसित वर्ता तक्त, गहाण मालम पुर्वग्रह न ठेवता आहे. गहाण मालम आमच्या शाखेकडे उपलब्ध असले दिनांक : ३१/०५/२०२४ स्वियुरिटायझेशन अंण्ड सिकन्स्ट्रस्वन अ सेक्युरिटायझेशन अंण्ड सिकन्स्ट्रस्वन अ	ाना अंतर्गत सेक्शा स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२४००१४९८७८६ अंसीसी १ सुविधासाठी गहाण / ता द कर्जदारांकडे असलेली ता अपयशी सर्व किंवा कोणत्याही हक्ष ती शिवाय खालील नमुद मत्ता सेडविण्यासाठी उप लेल्या पत्यावर रजिस्टर्ड लेल्या पत्यावर रजिस्टर्ड लेल्या पत्यावर रजिस्टर्ड लेल्या पत्यावर रजिस्टर्ड लेल्या पत्यावर रजिस्टर्ड लेल्या पत्यावर रजिस्टर्ड	न १३(२) सह व > २खालील दिले मान्य केलेल्या कर्ज खात्याची रक्षम रे. ८७,००,०००/- रु. रे. ८७,००,०००/- रु. रे. रे. ८७,००,०००/- रू. रे. रे. रे. ८७,००,०००/- रू. रे. रे. रे. रे. रे. रे. रे. रे. रे. रे	ल्या कर्जदार य असलेली थकबाकी ८९,३५,२६०.६४/- • व्याज आणि मूल्य दि. २९.०४.२०२४ हो. ठरलेल्या शर्ती र वित व्याज व इतर र बाध्य असु. होणत्याही प्रकारचे रस्समुग्रिटी इंटरेस्ट ॲक सेक्युग्रिटी इंटरेस्ट ऑक धनकोंना थकीत कज	II सेक्युरि ांना आमन व्याज दर १९.५० % व अदीनुसार बर्चासाठी नोर व्यवहार करण FAESI) काय I पाठविण्यात इ E २००२ सहब की खालील व tiच्या बसुलीस ट नमूद केलेली	णी सुचना टायझेशन आ ट्या खालील दि एन.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ म प रापा कर्जाची परत देश २१/०४/२०२४ म म यासाठी प्रतिबंध आ ह्याच्या नियम (१३) ते आली होती. इंग्रजीतील मूळ मज द्व स्थाद द्व स्थाद वाचता सिक्युरिटी इंटरेस जावता सिक्युरिटी इंटरेस रावता सिक्युरिटी इंटरेस	रिकनस्ट्रक्शन ऑफ फायनॅंशियल असेट्स अ त्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल सुरक्षित मालमत्तेचा तपशिल 	पॅन्ड एन्फोर्समेंट लब्ध करून दिर्ल ने क्या ने कर ता. येवत ती विद्या मंदिर, कॉलेज रोष क्र. ३२७ वर बांधलेलेल, र येथे स्थित प्राप्तपंता स. ३ वेथे स्थित प्राप्तपंता स. २ ना नॉन परफॉर्मिंग असे (२) अन्वये आपल्याल ने लेल्या इतर कोणत्याई प्राधिकृत अपि केनरा बँव :, फोर्ट, स्ट्रेट्यना मत्तेच्या बिक्रीसाठी स्थाव (४/सांकेतिक कठ्ना बँव	ती आहे. शाखा ला नाशिक मोरवाडी 18, शाखा 13, शाखा भा. भा. सेस्ट (एनपीए) ला ता देण्यात येत आहे. ही अधिकारांचा धिकारी ॉक	आणि वि ५३ भा हाऊसिंग जाणाऱ्य मोजपार्गि फर्लेट क्र हाऊसिं मलबा टिकाण कॉ पॉ शाख ज्या अ निम्नस् अस्मेट नियम प्रप्रास्मेन करप्प्य सहवा की, नि	रसक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारी श्र्या सहाव्या मजल्यावरील येत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा :. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस्. जॉधळे त. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस्. क्र. ५३, र हिल्स, डॉ. मगवानदास इंद्रजीत रोड, वाळकेश्वर, मुंबई - ४००००६. : मुंबई देनांक: ०२.०६.२०२४	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या (vii) कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्रित, १. साक्षी फेबटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्दा: पलॅट क्र. १०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्रति देवर, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्दा: पलॅट क्र. १०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्रति देवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, ०१-२०२, साई मिडास, पटियाला हाऊस समोर, नगर तमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटाय उर्केट, २००२ आणि कल्म १३(१२) सहवाचता सि मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारास तमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटाय कर्कट, २००२ आणि क्रब्स स्वाली ल नमूद कर्जदारास वाह त्याखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार तमि नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत कर्ण्यात आलेला व मिळकतीचे वर्णन/ प्रत्यक्ष कब्जाची तारीख फर्लेट क्र. ०९ प्लॉट क्र. १७ ओवे अपार्टमेंट नवनागापूर जवळ एमआयडीसी अहमदनगर अहमरहनगर ४९४११, तमीन एस क्र. ९५/४/१ अहमदनगर ४९४४११, तमीन एस क्र. १५/४/१ आहेतर रास दिल्लीजागा, पूर्व: १५ मीटर रस्ता, पश्चिम: १ मीटर रस्ता, / प्रत्यक्ष तथ्यां वारीख-३०-मे-२४	१ निर्देश देण्यात येत आहेत, ती होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिवचयाने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिझिंग, भिवंडी, हाथी सिझिंग, भिवंडी, हाथी सिझिंग, भिवंडी, र्हा विहार, भिवंडी ४२१३०२ के लि. बँक टॉवर्स, वांद्रे-कुर्ला क मनमाड पोड, सावेडी, अहमदनगर बुंशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फ खुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. सूचनेतील नमूद रकमेची परतफेड ण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी रा सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशार गेणताही व्यवहार हा आयसीआय मागणी सूचनेची तारीख/मागणी सूचनेतील त्क्वम (रू.) १०-११-२०२२ रू. १२,५६,२५०/-	सही/- प्रबंधक हरण-॥, मुंबई कॉम्प्-लेक्स, तरण-४१४००: हायनान्शिअल् हा २००२ च्य हा सदर सूचन ही खाली वर्णन् र(४) अंतर्गत यसीआय बँव नाव अहमदनग र-जी
मागणी सुच आफ सिक्युरिटी इ कर्जदारांचे नाव व पत्ता कर्जदारांचे नाव व पत्ता कर्जदार: बे. त्तौभाष्य पैठणी मालक: श्री. पहुल केमव परभुष जामीनदार २: कोर्ये घुनिल बिरसाय जामीनदार २: कोर्ये घुनिल बिरसाय जामीनदार २: कोर्ये घुनिल बिरसाय जामीनदार २: कोर्ये घुनिल बिरसाय जामीनदार २: कोर्ये घुनिल बिरसाय वरील मालमत्ता वर निर्देशित ऋण वरीलि त्करण्यात आते. वर नमुद्व वरील रक्तम परतफेड करण्याकरीत ठरल्यास नियम १३(४) अंतर्नाव च या नंतर, आपण आमच्या पुर्वेसम द्रित्ता आहे. ग्राण माल आमच्या शाखेकडे उपलब्ध असल दिनांक : ३१/०५/२०२४ स्वियुरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्र्स्शन अ लेलाव विक्री सूचना. सर्व सामान्य जन् तिम्बाय येणार आहे. राखीव किंमत	मना अंतर्गत सेक्शा स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२५००१४९८७८६ ओसीसी १२५००१४९८७८६ ओसीसी १ १ सुविधासाठी गहाण / ता द कर्जदारांकडे असलेली ता अययशी सर्व किंवा कोणत्याही हक्ष ती शिवाय खालील नमुद मत्ता सोडविण्यासाठी उप लेल्या पत्यावर रजिस्टर्ड (Govt. of Ir ऑफ फायनान्शियल ॲसेटस् नता आणि विशेषतः कर्जदार आणि इसारा अनामत स्वक्ष	त १३(२) सह व >२खालील दिले मान्य केलेल्या कर्ज खात्याची रक्कम र. ८७,००,०००/- इ. रण आपण देवलेली अ थकवाकी रक्कम व अद्य गवा उपयोग करण्यास गहाण मालमतेसंबंधी व लब्ध वेळेच्या संदर्भात पोस्टाद्वारे तुम्हाला माग स्विध्व Undertaking) (ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ ति आणि हमीदार यांना सूच हमीदारांकडून वेंक/तारण स बंबंधित मिळकती समो	ल्या कर्जदार य असलेली थकवाकी ८९,३५,२६०.६४/- + व्याज आणि मूल्य दि. २९.०४.२०२४ हो ठरलेल्या शर्ती र वत व्याज व इतर र बाध्य असु. होणत्याही प्रकारचे रसफायसी (SARF णीची नोटीस सुध्व रिकार्ट्य के रसस्प्रीरटी इंटरेस्ट ॲक ना याद्वारे देण्यात येत धनकोंना थकीत कज रिल खालील परिशिष्ट	ा सेक्युरि गंना आमन व्याज दर १९.४० % व अवैनुसार बर्चासाठी नोत व्यवहार करण नAESI) काय त पाठविण्यात र महब की खालील व रंच्या वसुलीस ट नमूद केलेली तारण	णी सुचन टायझेशन आ व्या खालील दि एन.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ ण ग अपण कर्जाची परत २१/०४/२०२४ ण ग स्वासाठी प्रतिबंध आ ह्याच्या नियम (१३) अली होती. इंग्रजीतील मूळ मज ह्व स्थाव प्राचे प्रतिशिष्ट ह्व स्थाव प्राचे येथील खालील क आहे. मत्तेचे परिशिष्ट	रिकनस्ट्रवशन ऑफ फायनॅंशियल असेट्स अं त्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल सुरक्षित मालमत्तेचा तपशिल कराक्षेत्र विश्वाल संदर मालमतेचा पत्ना न गट क्र. १० २९३४० भालमतेच्या स्थार मालमतेचा पत्ना न गट क्र. १० २९३४० भालमतेच्या स्थार मालमतेचा पत्ना न गट क्र. १० २९३४७ भालमतेच्या स्थार मालमतेचा चजुर्जीम - प्रद तरा, पत्निम - प्लॉट क्र. ३६, भारतेचा गणगपित ५१.७१ १ क्षेत्रफळ - २९४.५० थी. मीटर्स. मालमतेचा चुर्जीमा - प्रद करण्यास असमर्थ ठरत्यामुळे वरील खाते दर्शविलेत्या तारखे न ६० विवसाच्या आत परतफेड करण्याची नोटीस नियम १३। हा कायवा किंवा कोणत्याही कायधानुसार आम्हाला प्राप्त अस् र उपनियम (८) नुसार आपले लक्ष वेध्यात येत आहे. ग्राह्य धरण्यात येईल) सर्कल सस्त्र सेंटर, मुंबई शहर जला, युनाईटेड बँक ऑफ इंडिया टॉवर, सर पी एम रोड मुंबई-४०० ००१, ईमेल: cs6041@pnb.co.in मिळठकर्ताच्या विद्रकीसाठी विद्रकी सातम्य पत्र के अहे जेथे आहे.', ''जे आहे जसे आहे.' ज	र्मेन्ड एन्फोर्समेंट लब्ध्य करुन दिर्ल जळगाव नेऊर ता. येवत ती विद्या मंदिर, कॉलेज रोत क. ३२७ वर बांधलेला, र वेथे स्थित प्रापरंचात स. ब्र चो. मीटर्स बांधीव क्षेत्रफ रंट क्र. ३५, दविम :१२ मं ला नॉन परफॉर्मिंग असे रा) अन्वये आपल्याल तलेल्या इतर कोणत्याई प्राधिकृत आ केनरा बें केनरा बें , फोर्ट, स्ट्रेट्यना मत्तेच्या विक्रीसाठी स्थाव a/ सांकेतिक कठ्या बं आणि ''जे काही आहे :	ती आहे. शाखा ला नाशिक मोरवाडी शाखा शाखा शाखा शाखा शाखा शोक सेस्ट (एनपीए) ला ता देण्यात येत आहे. ही अधिकारांचा धिकारी किंक वर मिळकतीच्या ई- कं/तारण धनकोंच्या तेथे आहे'' तत्त्वाने	आणि वि ५३ भा हाऊसिंग जाणाऱ्य मोजपार्गि फर्लेट क्र हाऊसिं मलबा टिकाण कॉ पॉ शाख ज्या अ निम्नस् अस्मेट नियम प्रप्रास्मेन करप्प्य सहवा की, नि	रसक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील देत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा :. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस्. जॉयळे क. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस्. क्र. ५३, र हिल्स, डॉ. मगवानदास इंद्रजीत रोड, वाळकेश्वर, मुंबई - ४००००६. : मुंबई दिनांक: ०२.०६.२०२४ टिट्टऑफिस: आयसीआयसीआय, एचए ा कार्यालय: २रा मजला, कार्यालय क्र. २० रार्धी, त्याक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लि स्. ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून व्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. वी परतफेड कप्ण्यास कर्जदा असमर्थ ठरल्य ात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला/ चता सदर स्तच्या तिवप ८ अन्वये खार्ल सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू टेडच्या भाराजधीन राहील. कर्जवात्तादेकस्कर (कर्जदार), माधवी अमित अशोक देऊस्कर (कर्जदार), माधवी	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या' (vii) कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्राप्त प्रति, ?. साक्षी फेबटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्दा: पर्लेट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए, घ प्रत्यक्ष कटजा मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्दा: पर्लेट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए, घ प्रत्यक्ष कटजा स्ट्राय्य स्थित वांद्रे (पूर्व, मुंबई-४०००५१ फसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, ०१-२०२, साई मिडास, पटियाला हाऊस समोर, नगर वांद्रे (पूर्व, मुंबई-४०००५१ फसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, ०१-२०२, साई मिडास, पटियाला हाऊस समोर, नगर वांद्रे (पूर्व, मुंबई-४०००५१ फ्रसी टॉवर, २००२ आणि करून खालील नमूद कर्जदराय प्रतिकर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना वे (तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर तेन नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आति ० नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला व पिळकतीचे वर्णन/ प्रत्यक्ष कब्जाची तारीख फर्लेट क्र. ०९ प्लॉट क्र. १७ ओवे अपार्टमेंट नवनाणापू जवळ एमआयडीसी अहमदनगर जुना एस क्र. १०५ ४ १ नवीन एस क्र. ९५/४/१ अहमदनगर- ४४११११. सीमाबद्ध-उत्तर: १४ मिटर स्त, दिक्षणः इतर खुली जाणा, पूर्व: १५ मीटर स्त, पश्विम: १मेटर स्त. / प्रत्यक्ष ताब्याची तारीख ३०-मे-२४	१ निर्देश देण्यात येत आहेत, ती होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिवचयाने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिझिंग, भिवंडी, हाथी सिझिंग, भिवंडी, हाथी सिझिंग, भिवंडी, र्हा विहार, भिवंडी ४२१३०२ के लि. बँक टॉवर्स, वांद्रे-कुर्ला व युंबई – ४०००५९ मनमाड पोड, सावेडी, अहमदनगर देश्रेन ॲन्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फ सुयरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स सूचनेतील नमूद रकमेची परतफेड एयात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी करून सदर ऑक्टच्या कलम १३ एयात देते की, निम्नस्वाक्षरीकारांनी करून सदर ऑक्टच्या कलम १३ गेणताही व्यवहार हा आयसीआय मागणी सूचनेची तारीख/मागणी सूचनेतील रक्कम (रू.) १०-११-२०२२ रू. १२-५१-२०२२	सही/- प्रबंधक हरण-॥, मुंबा हरण-॥, मुंबा कॉम्प्लेक्स, र- ४१४०० हायनान्शिअत , २००२ च्य ड सदर सूचन १ खाली वर्ण ३(४) अंतर्ग रा देण्यात येत यसीआय बैंद शाखेचे नाव अहमदनग र-बी
मागणी सुच आफ सिक्युरिटी इ आफ सिक्युरिटी इ कर्जवारांचे नाव व पत्ता कर्जवारांचे नाव व पत्ता कर्जवारांचे नाव व पत्ता कर्जवार : मे. त्तांमाय पैठमा मानकार : कार्या घुनिन बिस्ता जामीनवार : कार्या घुनिन बिस्ता जामिवार : कार्या घुनिन बिस्ता जामीनवार : कार्या घुनिन बिस्ता जामीनवार : कार्या घुनिन बिस्ता जामिवार : कार्या घुनिन बिस्ता रित्तांक : ३१/०५/२०२४ सिस्युरिटायग्रेशन अण्ड रिकन्स्ट्रवान अ तिस्युरीटायग्रेशन अण्ड रिकन्स्ट्रवान उ तिस्युरीत्यायग्रेशन अण्ड रिकन्स्ट्रवान आ त्वकण्यात येणार आहे. राखीव किंमत : संख ए. शाखेचे नाव	मना अंतर्गत सेक्श स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२५००१४९८७८६ ओसीसी १२५००१४९८७८६ ओसीसी १९वाधासाठी गहाण / ता द कर्जदारांकडे असलेली ता अपयशी सर्व किंवा कोणत्याही हस ती शिवाय खालील नमुद स्वारिशवा खालील नमुद स्वारेग के जिया साली जापुद लेल्या पत्यावर रजिस्टर्ड (Govt. of Ir ऑफ फायनास्त्रियल ॲसेटस नता आणि विशेषतः कर्जदार त्या संबंधित कर्जदार आणि आणि इसारा अनामत रक्क	न १३(२) सह व >२खालील दिलेत मान्य केलेल्या कर्ज खात्याची रक्तम रक्तम र. ८७,००,०००/- इ. रण आपण ठेवलेली अ थकवाकी रक्तम व अद्य गवा उपयोग करण्यास गहाण मालमत्तेत्वंची व लब्ध वेळेच्या संदर्भात पोस्टाद्वारे तुम्हाला माग इसीदारां कडून बेंक/तारण र संबंधित मिळकती समो वर मिळकतीचे वर्णान/म	ल्या कर्जदार य असलेली थकबाकी 2९,३५,२६०.६४/- भ्याज आणि मूल्य दि. २९.०४.२०२४ हो. ठरलेल्या शर्ती । वत व्याज व इतर र बाध्य असु. होणत्याही प्रकारचे रसफायसी (SARF णीची नोटीस सुध्व केणत्याही ग्रंठरेस्ट अॅक ना याद्वारे देण्यात येत धनकोंना थकीत कज देत खालील परिशिष्ट ालकाचे नाय	ा सेक्युरि गंना आमन व्याज दर १९.५० % व अवैनुसार बर्वासाठी नोत व्यवहार करण FAESI) काय त पाठविण्यात इ ट २००२ सहब की खालील व रांच्या वसुलीस ट नमूद केलेला तारण ए) सर्प	णी सुचन टायझेशन आ व्या खालील दि एन.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ ण ग अपण कर्जाची परत टेश/व४/२०२४ ण ग आत्म होती. देश/वस/२०२४ ण ग आती होती. इंग्रजीतील मूळ मज ह्व स्थाव हि वेथील खालील क आहे. मत्तेचे परिशिष्ट	रिकनस्ट्वशन ऑफ फायनॅशियल असेट्स अं त्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल सुरक्षित मालमत्तेचा तपशिल क्रिक्ति प्रसान के क्र देड : माल्सतेचा पर्जनाव उसतील - गरव्क त्र ३३४०९ भाक्रमतेच्या स्थार मालमतेचा पर्जनाव उसतील - गरव्क स्वलग . ता- निफाड, जि. नाशिक (म.स.) येथे स्थित प्लॉट क. ३४, स. ६१, निवासी बंगला 'मालोक्षे''. विद्या नगर, लासलगाव, ता. – निफाड आणि ग्रामपंचावत मालमता क्र. १२६५ असलेचा मोजमापित ५१.७१ १ क्षेत्रफळ - २९४.५० ची. मीटर्स. मालमतेच्या खुद्धतीमा - पूर्व - प्ल रत्ता, परिष्ठम - प्लॉट क्र. ३६, प्रसिम - प्लॉट क्र. २१, करण्यास असमर्थ ठरव्यामुळे वरील खाते दर्शविलेत्या तारखे न ६० विवसाच्या आत परतफेड करण्याची नोटीस नियम १३। हा कायदा किंवा कोणत्याही कायद्यानुसार आम्हाला प्राप्त अस् (उपनियम (८) नुसार आपले लक्ष वेध्यात येत आहे. ग्राह्य धरण्यात येईल) सर्कलल सस्त्र सेंटर, मुंबई शहर जला, युनाईटेड बॅंक ऑफ इंडिया टॉवर, सर पी एम रोड मुंबई-४०० ००१, ईमेल: cs6041@pnb.co.in मिळकर्ताच्या विद्रकी सांट, प्राप्ति आहे, न्यांचा अन्वयीक/प्रत्यक्ष ता तरण धनकोकडे गहाण/प्रभारित आहे, न्यांचा अन्वयीक/प्रत्यक्ष ता तराप धनकोकडे गहाण/प्रभारित आहे, -्यांचा अन्वयीक/प्रत्यक्ष ता नमूद तारखेस ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे''.	जिल्ड एनफोर्समेंट लब्ध्य करुनन दिर्ल जळगाव नेऊर ता. येवल ती बिद्या मंदिर, कॉलेज रोक का. ३२७ वर बांधलेलेला, ग वेथे स्थित प्राप्तपंचात स. ब्र चो. मीटर्स बांधीव क्षेत्रफ रंट क्र. ३५७, दशिम : १२ मं ता नॉन परफॉर्मिंग अरसे रा मोंच का विक्रीसाठी स्थाव स/सांकेतिक कल्जा बँव आणि ''जे काही आहे रेख तारण	ती आहे. शारवा ला नाशिक मोरवाडी 18, प. क. क. भी. सेस्ट (एनपीए) ला ता वेण्यात येत आहे. ही अधिकारांचा धिकारी किंक वर मिळकतीच्या ई- कं/तारण धनकोंच्या तेथे आहे'' तत्त्वाने संपर्क व्यक्तीचे	आणि वि ५३ भा हाऊसिंग जाणाऱ्य मोजपार्गि फर्लेट क्र हाऊसिं मलबा टिकाण कॉ पॉ शाख ज्या अ निम्नस् अस्मेट नियम प्रप्रास्मेन करप्प्य सहवा की, नि	रसक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारी श्र्या सहाव्या मजल्यावरील येत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा :. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस्. जॉधळे त. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस्. क्र. ५३, र हिल्स, डॉ. मगवानदास इंद्रजीत रोड, वाळकेश्वर, मुंबई - ४००००६. : मुंबई देनांक: ०२.०६.२०२४	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या (vii) कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्रित, १. साक्षी फेबटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्दा: पलॅट क्र. १०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्रति देवर, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्दा: पलॅट क्र. १०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्रति देवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, ०१-२०२, साई मिडास, पटियाला हाऊस समोर, नगर तमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटाय उर्केट, २००२ आणि कल्म १३(१२) सहवाचता सि मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारास तमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटाय कर्कट, २००२ आणि क्रब्स स्वाली ल नमूद कर्जदारास वाह त्याखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार तमि नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत कर्ण्यात आलेला व मिळकतीचे वर्णन/ प्रत्यक्ष कब्जाची तारीख फर्लेट क्र. ०९ प्लॉट क्र. १७ ओवे अपार्टमेंट नवनागापूर जवळ एमआयडीसी अहमदनगर अहमरहनगर ४९४११, तमीन एस क्र. ९५/४/१ अहमदनगर ४९४४११, तमीन एस क्र. १५/४/१ आहेतर रास दिल्लीजागा, पूर्व: १५ मीटर रस्ता, पश्चिम: १ मीटर रस्ता, / प्रत्यक्ष तथ्यां वारीख-३०-मे-२४	१ निर्देश देण्यात येत आहेत, ती होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिवचयाने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिझिंग, भिवंडी, हाथी सिझिंग, भिवंडी, हाथी सिझिंग, भिवंडी, र्हा विहार, भिवंडी ४२१३०२ के लि. बँक टॉवर्स, वांद्रे-कुर्ला क मनमाड पोड, सावेडी, अहमदनगर बुंशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फ खुरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. सूचनेतील नमूद रकमेची परतफेड ण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी रा सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशार गेणताही व्यवहार हा आयसीआय मागणी सूचनेची तारीख/मागणी सूचनेतील त्क्वम (रू.) १०-११-२०२२ रू. १२,५६,२५०/-	सही/- प्रबंधक हरण-॥, मुंबा कॉम्प्लेक्स, त. – ४१४०० हायनान्शिअत त. २००२ च्य ड सदर सूचन दी खाली वर्ण ३(४) अंतर्गत यसीआय बँव गाखेचे नाव अहमदनग अहमदनग
मागणी सुच आफ सिक्युरिटी इ अ. कर्जवारांचे नाव व पत्ता * कर्जवारांचे नाव व पत्ता * कर्जवारांचे नाव व पत्ता * कर्जवारांचे नाव व पत्ता * कर्जवार ३ से सांपद्ध जामैनवार ३ : कोर्स घुनित बिस्ता जामैनवार ३ : कोर्स घुनित बिस्ता वरील सक्षम परतफेड करण्याकरीत • उत्त्यास नियम १३(४) अंतर्गत २ • या नंतर, आपण आनच्या पुर्वसंत • युर्वग्रह न ठेवता आहे. गहाण मालन आनच्या शाखेकडे उपलब्ध असल दिनांक : ३१/०५/२०२४ सिन्दुरिटायझे सन अण्ड रिकन्स्ट्रकान ३ लिलाव विक्री सूचना. सर्व सामान्य जन् प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतली आहे. र विकण्यात येणार आहे. राखीव किंमत अ संच क. था. खात्याचे नाव क्र. था. खात्याचे नाव	मना अंतर्गत सेक्श स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२५००१४९८७८६ ओसीसी १२५००१४९८७८६ ओसीसी १९वाधासाठी गहाण / ता द कर्जदारांकडे असलेली ता अपयशी सर्व किंवा कोणत्याही हस ती शिवाय खालील नमुद स्वारिशवा खालील नमुद स्वारेग के जिया साली जापुद लेल्या पत्यावर रजिस्टर्ड (Govt. of Ir ऑफ फायनास्त्रियल ॲसेटस नता आणि विशेषतः कर्जदार त्या संबंधित कर्जदार आणि आणि इसारा अनामत रक्क	त १३(२) सह व >२खालील दिले मान्य केलेल्या कर्ज खात्याची रक्कम र. ८७,००,०००/- इ. रण आपण देवलेली अ थकवाकी रक्कम व अद्य गवा उपयोग करण्यास गहाण मालमतेसंबंधी व लब्ध वेळेच्या संदर्भात पोस्टाद्वारे तुम्हाला माग स्विध्व Undertaking) (ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ ति आणि हमीदार यांना सूच हमीदारांकडून वेंक/तारण स बंबंधित मिळकती समो	ल्या कर्जदार य असलेली थकबाकी 2९,३५,२६०.६४/- भ्याज आणि मूल्य दि. २९.०४.२०२४ हो. ठरलेल्या शर्ती । वत व्याज व इतर र बाध्य असु. होणत्याही प्रकारचे रसफायसी (SARF णीची नोटीस सुध्व केणत्याही ग्रंठरेस्ट अॅक ना याद्वारे देण्यात येत धनकोंना थकीत कज देत खालील परिशिष्ट ालकाचे नाय	ा सेक्युरि ांना आमन व्याज दर १९.५० % व अवैनुसार बर्बासाठी नोत व्यवहार करण व्यवहार करण द्वयहार करण द्वयहार द्वयहार करण द्वयहार द्वयहार करण द्वयहार द्वयहा द्वयहार द द्वयहार द द द्वयहा द द द द्वयहार द द द द द द द द द द द द द द द द द द द	पी सुचन टायझेशन आ ट्या खालील वि एन.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ ज न ग २१/०४/२०२४ ज न भ अपण कर्जाची परत अ अपण कर्जाची परत व से विलेल्या तारखे आणी होती. इंग्रजीतील मूळ मज ह् व स्थाय ह व स्थाय ह व स्थाय ह व स्थाय	रिकनस्ट्रक्शन ऑफ फायनॅंशियल असेट्स अ त्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल सुरक्षित मालमत्तेचा तपशिल म्वरक्षेव वस्तील : स्टॉक इन ट्रेड : मालस्वेच प्रा - गट क्र. १०, - ४२३४०१ मालस्वेच्या स्वार मालस्वेच्या चर्मनाचा तस्वील - सरस्व सलगाव, ता. निफाड, जि. नागिक (म.रा.) येथे स्थित प्लॉट क्र. ३४, स. ६१, निवासी बंग्ला ''मातोश्री'. विद्या नगर, लासलगाव, ता निफाड आणि प्राप्तचेय नालसत्वा क. १२६१ असलेल्या मोजमापित १९.७१ १ क्षेत्रकळ - २१४.४० ची. मीदर्स. मालस्वेच्या चुर्झ्रामा - घूर्ट - प्ल रस्ता, परिचम - प्लॉट क्र. ३६, परिचम - प्लॉट क्र. २१. करण्यास असमर्थ ठरल्यामुळे वरील खाते दर्शविलेल्या तारखे न ६० विवसाच्या आत परतफेड करण्याची नोटीस नियम १३(हा कायदा किंवा कोणत्याही कायद्यानुसार आम्हाला प्राप्त अस् ा उपनियम (८) नुसार आपले लक्ष वेध्यात येत आहे. ग्राह्य धरण्यात येईल) सर्कल सस्त्र सेंटर, मुंबई शहर जला, युनाईटेड बँक ऑफ इंडिया टॉवर, सर पी एम रोड मुंबई-४०० ००१, ईमेल: cs6041@pnb.co.in मिळवर्त्ताच्या विद्रत्रीसाठी विद्रत्री 'कोरसॅमेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या परंतुकान्व्ये स्थावर ता तारण धनकोकडे गहाण/प्रभारित आहे, ऱ्यांचा अन्वर्यीक/प्रत्य तात नमूद तारखेस ''जे आहे जेथे आहे', ''जे आहे जसे आहे'' आणि वेळ	पॅन्ड एन्फोर्समेंट लब्ध करून दिर्ल जळगाव नेकर ता. येवत ती विद्या मंदिर, कॉलेज रोष क्र. ३२७ वर बांधलेलेल, र येथे स्थित प्राप्त्यंत वा, म वेथे स्थित प्राप्त्यंत वा, म वो, मीटर्स बांधित क्षेत्रक रं. २ अ, बीक : २२ म ना नॉन परफॉर्मिंग असे रं. २ अन्वये आपल्याल तलेल्या इतर कोणत्याई प्राधिकृत अपि केनरा बँर रं, फोर्ट, स्ट्रिटाना मनेच्या बिक्रीसाठी स्थाव प्राचे काही आहे रं. फोर्ट,	ती आहे. शारवा ला नाशिक मोरवाडी 18, प. 37, क. 58 भी. सेस्ट (एनपीए) ला ता देण्यात येत आहे. ही अधिकारांचा धिकारी विकारी वर मिळकतीच्या ई- कं/तारण धनकोंच्या तेथे आहे'' तत्त्वाने संपर्क व्यक्तीचे नाव आणि क्र.	आणि वि ५३ भा हाऊसिंग जाणाऱ्य मोजपार्गि फर्लेट क्र हाऊसिं मलबा टिकाण कॉ पॉ शाख ज्या अ निम्नस् अस्मेट नियम प्रप्रास्मेन करप्प्य सहवा की, नि	रसक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील येत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा :. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस्. जोंधळे क. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस्. क्र. ५३, रा हिल्स, डॉ. मगवानदास इंद्रजीत रोड, बाळकेश्यर, मुंबई - ४००००६. : मुंबई दिनांक: ०२.०६.२०२४ टिटाटा Home Finance रिट ऑफिस: आयसीआयसीआय, एचए 1 कार्यालय: २रा मजला, कार्यालय क्र. २२ रार्धी, व्याक्षरीकार हे आयसीआयसीआय बैंक लि स्. ॐ- उत्ये प्राप्त अधिकारांचा वापर करून व्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. वी परतफेड करण्यास कर्जवार असमर्थ ठरल्य तात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला/ चता सदर रूत्सच्या नियम ८ अन्वये खार्ल सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू टेडच्या भाराअधीन राहील. कर्ज खाते क्रमांक अमित उरुस्कर (सह-कर्जदार), माघवी अमित उग्रांक देऊस्कर (कर्जदार), माघवी अमित उफ्रस्कर (सह-कर्जदार), प्रार्था अमित उफ्रस्वर (सह-कर्जदार), माघवी अमित उग्रांक देकरकर (कर्जदार), माघवी अमित उग्रांक देकरकर (कर्जदार), माघवी अमित उग्रांक देकरकर (कर्जदार), माघवी अमित उफ्रस्कर (सह-कर्जदार), माघवी अमित उफ्रस्कर (सह-कर्जदार), माघवी अमित उफ्र कर कर्ज कर्ज कर्ज कर्ज कर्ज कर्ज कर्ज	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या' (vii) कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्रित, ?. साक्षी फेबटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. . चोखाराम दलाराम चौधरी २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्दा: पर्लेट क्र. १०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्रतिद्वी दिठञ्जा सूट्यना नोंदणीकृत कार्यालय : आयसीआयसीआय वांद्रे (पूर्व, मुंबई-४०००५१ फ्री टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, ०१-२०२, साई मिडास, पटियाला हाऊस समोर, नगर तमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटाय उर्कट, २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सि मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारास तित्ता प्रदान करण्यात आलेल्या अधिकारी या वापर ति नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आपि त्त नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदारास त्र आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेल्ता व फ्लंट क्र. ०९ प्लॉट क्र. १७ ओवे अपार्टमेंट नवनागापूर जवळ एमआयडीसी अहमदनगर जुना एस क्र. १०४ १ नवीन एस क्र. ९५/४/१ आहमदनगर - ४९४१११. सीमाबद-३०-सार १ मीटर स्तत, दक्षिण: इतर खुली जगा, पूर्व्य क्र. ९५/४/१ अझमदनगर - ४९४१११. सीमाबद-३०-सार १ मीटर स्तत, दक्षिण: इतर खुली जागा, पूर्व्य क्र. ९५/४/१ अझमदनगर - ४९४११. सीमाबद-३०-सार १ मीटर स्तत, दक्षिण: इतर खुली जागा,	१ निर्देश देण्यात येत आहेत, ती होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिवक्याने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिर्झिंग, भिवंडी, हाथी सिर्झिंग, भिवंडी, हाथी सिर्झिंग, भिवंडी, हाथी सिर्झिंग, भिवंडी, हाथी सिर्झिंग, भिवंडी, हाथी सिर्झिंग, भिवंडी, हाथी सिर्झिंग, भिवंडी, ता विहार, भिवंडी ४२१३०२ क लि. बैंक टॉवर्स, वांद्रे–कुर्ला क मुवाई ४२९०००५९ मनमाड पोड, सावेडी, अहमदनगर झेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फ सुयिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंटी) रूल्स, सूचनेतील नमूद रकमेची परतफेड ण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी करून सदर ॲक्टच्या कलम १३ ग सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशार गेणताही व्यवहार हा आयसीआय मागणी सूचनेची तारीख/मागणी सूचनेतील रक्कम (रू.) १०-११-२०२२ रू. १२-५१-२०२२ रू.	सही/- प्रबंधक तरण-॥, मुंब कॉम्प्लेक्स, त- ४१४०० कायनान्शिअत इ. २००२ च्य ड. सदर सूचन वे शाखेचे चा वा आहमदनग र-बी आहमदनग उज्जायदनग
मागणी सुच आफ सिक्युरिटी इ- आक कर्जदारांचे नाव व पत्ता कर्जवारांचे नाव व पत्ता कर्जवारांचे नाव व पत्ता कर्कव्यार : वे. तौषाय पैठणी मालक : जी. पाहल केवव राज्युक जामीनवार ३ : कोवरा पाहल राज्युक जामीनवार ३ : कोवरा पाहल राज्युक जामीनवार ३ : कीवरा पाहल राज्युक जामीनवार ३ : तीवरा पाहल राज्युक वरील रक्तम परतफेड करण्याकरीत ठरल्यास नियम १३(४) अंतर्गत २ वरील रक्तम परतफेड करण्याकरीत ठरल्यास नियम १३(४) अंतर्गत २ वर्ता त्राहा शाखेकडे उपलब्ध असल दिनांक : ३१/०५/२०२४ तिस्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ३ लिलाव विक्री सुचना. सर्व सामान्य जन्त्र प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतली आहे. र विकण्यात येणार आहे. राखीव किंमत अ संच क्र. बी. खात्याचे नाव सी. कर्जवार/हमीवाराचे	मना अंतर्गत सेक्श स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२५००१४९८७८६ ओसीसी १२५००१४९८७८६ ओसीसी १९वाधासाठी गहाण / ता द कर्जदारांकडे असलेली ता अपयशी सर्व किंवा कोणत्याही हस ती शिवाय खालील नमुद स्वारिशवा खालील नमुद स्वारेग के जिया साली जापुद लेल्या पत्यावर रजिस्टर्ड (Govt. of Ir ऑफ फायनास्त्रियल ॲसेटस नता आणि विशेषतः कर्जदार त्या संबंधित कर्जदार आणि आणि इसारा अनामत रक्क	न १३(२) सह व >२खालील दिलेत मान्य केलेल्या कर्ज खात्याची रक्तम रक्तम र. ८७,००,०००/- इ. रण आपण ठेवलेली अ थकवाकी रक्तम व अद्य गवा उपयोग करण्यास गहाण मालमत्तेत्वंची व लब्ध वेळेच्या संदर्भात पोस्टाद्वारे तुम्हाला माग इसीदारां कडून बेंक/तारण र संबंधित मिळकती समो वर मिळकतीचे वर्णान/म	ल्या कर्जदार य असलेली थकबाकी 2९,३५,२६०.६४/- भ्याज आणि मूल्य दि. २९.०४.२०२४ हो. ठरलेल्या शर्ती । वत व्याज व इतर र बाध्य असु. होणत्याही प्रकारचे रसफायसी (SARF णीची नोटीस सुध्व केणत्याही ग्रंठरेस्ट अॅक ना याद्वारे देण्यात येत धनकोंना थकीत कज देत खालील परिशिष्ट ालकाचे नाय	ा सेक्युरि ांना आमन व्याज दर १९.५० % व अवैनुसार बर्बासाठी नोत व्यवहार करण व्यवहार करण द्वयहार करण द्वयहार द्वयहार करण द्वयहार द्वयहार करण द्वयहार द्वयहा द्वयहार द द्वयहार द द द्वयहा द द द द्वयहार द द द द द द द द द द द द द द द द द द द	णी सुचन टायझेशन आ व्या खालील दि एन.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ ण ग अपण कर्जाची परत टेश/व४/२०२४ ण ग आत्म होती. देश/वस/२०२४ ण ग आती होती. इंग्रजीतील मूळ मज ह्व स्थाव हि वेथील खालील क आहे. मत्तेचे परिशिष्ट	रिकनस्ट्रक्शन ऑफ फायनॅंशियल असेट्स अ त्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल सुरक्षित मालमत्तेचा तपशिल म्वरक्षेव वस्तील : स्टॉक इन ट्रेड : मालस्वेच प्रा - गट क्र. १०, - ४२३४०१ मालस्वेच्या स्वार मालस्वेच्या चर्मनाचा तस्वील - सरस्व सलगाव, ता. निफाड, जि. नागिक (म.रा.) येथे स्थित प्लॉट क्र. ३४, स. ६१, निवासी बंग्ला ''मातोश्री'. विद्या नगर, लासलगाव, ता निफाड आणि प्राप्तचेय नालसत्वा क. १२६१ असलेल्या मोजमापित १९.७१ १ क्षेत्रकळ - २१४.४० ची. मीदर्स. मालस्वेच्या चुर्झ्रामा - घूर्ट - प्ल रस्ता, परिचम - प्लॉट क्र. ३६, परिचम - प्लॉट क्र. २१. करण्यास असमर्थ ठरल्यामुळे वरील खाते दर्शविलेल्या तारखे न ६० विवसाच्या आत परतफेड करण्याची नोटीस नियम १३(हा कायदा किंवा कोणत्याही कायद्यानुसार आम्हाला प्राप्त अस् ा उपनियम (८) नुसार आपले लक्ष वेध्यात येत आहे. ग्राह्य धरण्यात येईल) सर्कल सस्त्र सेंटर, मुंबई शहर जला, युनाईटेड बँक ऑफ इंडिया टॉवर, सर पी एम रोड मुंबई-४०० ००१, ईमेल: cs6041@pnb.co.in मिळवर्त्ताच्या विद्रत्रीसाठी विद्रत्री 'कोरसॅमेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या परंतुकान्व्ये स्थावर ता तारण धनकोकडे गहाण/प्रभारित आहे, ऱ्यांचा अन्वर्यीक/प्रत्य तात नमूद तारखेस ''जे आहे जेथे आहे', ''जे आहे जसे आहे'' आणि वेळ	पॅन्ड एन्फोर्समेंट लब्ध करून दिर्ल जळगाव नेऊर ता. येवत ती विद्या मंदिर, कॉलेज रोर क्र. ३२७ वर बांधलेलेल, र येथे स्थित ग्रामपंचात स. अ चो. मीटर्स बांधीय क्षेत्रफ चो. मीटर्स बांधीय क्षेत्रफ चो. मेटर्स बांधलेलेल, र यो. मेटर्स बांधलेलेल, र यो. मेदि बांधीय क्षेत्रफ चो. मेदि बार्फ कोणत्याई प्राधिकृत अपि केनरा बें केनरा बें , फोर्ट, स्ट्रियना मत्तेच्या बिक्रीसाठी स्थाव आणि ''जे काही आहे रेख तारण धनकॉना ज्ञात भारांचे	ती आहे. शारवा ला नाशिक मोरवाडी श शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाखा शाख	आणि वि ५३ भा हाऊसिंग जाणाऱ्य मोजपार्गि फर्लेट क्र हाऊसिं मलबा टिकाण कॉ पॉ शाख ज्या अ निम्नस् अस्मेट नियम प्रप्रास्मेन करप्प्य सहवा की, नि	रसक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील येत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा :. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस्. जोंधळे क. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस्. क्र. ५३, रा हिल्स, डॉ. मगवानदास इंद्रजीत रोड, बाळकेश्यर, मुंबई - ४००००६. : मुंबई दिनांक: ०२.०६.२०२४ टिटाटा Home Finance रिट ऑफिस: आयसीआयसीआय, एचए 1 कार्यालय: २रा मजला, कार्यालय क्र. २२ रार्धी, व्याक्षरीकार हे आयसीआयसीआय बैंक लि स्. ॐ- उत्ये प्राप्त अधिकारांचा वापर करून व्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. वी परतफेड करण्यास कर्जवार असमर्थ ठरल्य तात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला/ चता सदर रूत्सच्या नियम ८ अन्वये खार्ल सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू टेडच्या भाराअधीन राहील. कर्ज खाते क्रमांक अमित उरुस्कर (सह-कर्जदार), माघवी अमित उग्रांक देऊस्कर (कर्जदार), माघवी अमित उफ्रस्कर (सह-कर्जदार), प्रार्था अमित उफ्रस्वर (सह-कर्जदार), माघवी अमित उग्रांक देकरकर (कर्जदार), माघवी अमित उग्रांक देकरकर (कर्जदार), माघवी अमित उग्रांक देकरकर (कर्जदार), माघवी अमित उफ्रस्कर (सह-कर्जदार), माघवी अमित उफ्रस्कर (सह-कर्जदार), माघवी अमित उफ्र कर कर्ज कर्ज कर्ज कर्ज कर्ज कर्ज कर्ज	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या' (vii) कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्राप्त प्रति, ?. साक्षी फेबटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि ये खे सुध्दा: पर्लेट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए, घ प्रत्यक्ष कटजा। मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि ये खे सुध्दा: पर्लेट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए, घ प्रत्यक्ष सुध्दा: पर्लेट क्र. ६०७, बिल्डिंग क्र. ए, घ प्रत्यक्ष विठेटजा। सूच्यना नोंदणीकृत कार्यालय : आयसीआयसीआय वांद्रे (पूर्व, मुंबई-४०००५१ फ्रसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, ०१-२०२, साई मिडास, पटियाला हाऊस समोर, नगर नींदेठचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटाय उर्जेस्ट, २००२ आणि करून खालील नमूद कर्जदारास् । मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारास् । मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारास् वांते मुद्व तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आति ६ नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला व पिळकतीचे वर्णन/ प्रत्यक्ष कब्जाची तारीख एलॅट क्र. ०९ प्लॉट क्र. १७ ओवे अपार्टीस्ट नवनाणापू जवळ एमआयडीसी अहमदनगर जुना एस क्र. १०५ ४१ नवीन एस क्र. ९५/४/१ अहमदनगर- ४४११११. सीमाबद्ध-उत्ता: १ मीटरस्त, दक्षिणः इतर खुली जाणा, पूर्व: १५ मीटर स्ता, पश्चिम: १ मीटर स्ता. / प्रत्यक्ष ताव्याची तारीख न्हमदनगर जुना एस क्र.१०५ ४ १ नवीन एस क्र. ९५/४/१ आहमदनगर- ४४४१११. सीमाबती- तन्र:१ मीटर स्ता, रक्षिणः इतर खुली जाण, पूर्व: १५ मीटर स्ता, पश्चिम: १ मीटर स्ता. / प्रत्यक्ष	१ निर्देश देण्यात येत आहेत, ती होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिवक्याने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिर्झिंग, भिवंडी, हाथी सिर्झिंग, भिवंडी, हाथी सिर्झिंग, भिवंडी, हाथी सिर्झिंग, भिवंडी, हाथी सिर्झिंग, भिवंडी, हाथी सिर्झिंग, भिवंडी, हाथी सिर्झिंग, भिवंडी, ता विहार, भिवंडी ४२१३०२ क लि. बैंक टॉवर्स, वांद्रे–कुर्ला क मुवाई ४२९०००५९ मनमाड पोड, सावेडी, अहमदनगर झेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फ सुयिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंटी) रूल्स, सूचनेतील नमूद रकमेची परतफेड ण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी करून सदर ॲक्टच्या कलम १३ ग सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशार गेणताही व्यवहार हा आयसीआय मागणी सूचनेची तारीख/मागणी सूचनेतील रक्कम (रू.) १०-११-२०२२ रू. १२-५१-२०२२ रू.	सही /- प्रबंधक तरण – ॥, मुंब कॉम्प्लेक्स, त. – ४१४००० कायनान्शिआ इ. २००२ च्य ड. सदर सूच- इ. सदर सूच- वे शाखेचे नाव आहमदनग रबी आहमदनग
मागणी सुच आफ सिक्युरिटी इ आफ सिक्युरिटी इ कर्जवारांचे नाव व पत्ता कर्जवारांचे नाव व पत्ता कर्जवारांचे नाव व पत्ता कर्जवार : मे. त्तांमाय पैठमी मासक : भी. पहल केमब एज्पुर जामीनवार : कोर्सी घुनिल बिरसा जामीनवार : कोर्सी घुनिल बिरसा जामीनवार : कोर्स घुनिल बिरसा जामीनवार : कोर्स घुनिल बिरसा जामीनवार : कोर्स घुनिल बिरसा प्रति मालमत्ता वर निर्देशित ऋण वरील मालमत्ता वर निर्देशित ऋण वरील मालमत्ता वर निर्देशित ऋण वरील सक्तम परलफेड करण्याकरीत ठरल्यास नियम १३(४) अंतर्गत न वरील रक्तम परलफेड करण्याकरीत ठरल्यास नियम १३(४) अंतर्गत न या नंतर, आपण आमच्या पुर्वसंत्र वर्त्ता करण्यात आहे. राह्या मालल आमच्या शाखेकडे उपलब्ध असल दिनांक : ३१/०५/२०२४ सिन्दुरिटायश्चेगन अंण्ड रिकन्स्ट्रस्लान अ सिन्दुरिटायश्चेगन अंण्ड रिकन्स्ट्रस्लान अ दिकण्यात येणार आहे. राखीव किंमत : संच इ. घेराछचे नाव क्र. घेराछचे नाव	मना अंतर्गत सेक्श स्टरेस्ट ऍक्ट २०० कर्ज खाते १२५००१४९८७८६ ओसीसी १२५००१४९८७८६ ओसीसी १९वाधासाठी गहाण / ता द कर्जदारांकडे असलेली ता अपयशी सर्व किंवा कोणत्याही हस ती शिवाय खालील नमुद स्वारिशवा खालील नमुद स्वारेग के जिया साली जापुद लेल्या पत्यावर रजिस्टर्ड (Govt. of Ir ऑफ फायनास्त्रियल ॲसेटस नता आणि विशेषतः कर्जदार त्या संबंधित कर्जदार आणि आणि इसारा अनामत रक्क	न १३(२) सह व >२खालील दिलेत मान्य केलेल्या कर्ज खात्याची रक्तम रक्तम र. ८७,००,०००/- इ. रण आपण ठेवलेली अ थकवाकी रक्तम व अद्य गवा उपयोग करण्यास गहाण मालमत्तेत्वंची व लब्ध वेळेच्या संदर्भात पोस्टाद्वारे तुम्हाला माग इसीदारां कडून बेंक/तारण र संबंधित मिळकती समो वर मिळकतीचे वर्णान/म	ल्या कर्जदार य असलेली थकबाकी 2९,३५,२६०.६४/- भ्याज आणि मूल्य दि. २९.०४.२०२४ हो. ठरलेल्या शर्ती । वत व्याज व इतर र बाध्य असु. होणत्याही प्रकारचे रसफायसी (SARF णीची नोटीस सुध्व केणत्याही ग्रंठरेस्ट अॅक ना याद्वारे देण्यात येत धनकोंना थकीत कज देत खालील परिशिष्ट ालकाचे नाय	ा सेक्युरि ांना आमन व्याज दर १९.५० % व अटीनुसार बर्चासाठी नोत व्यवहार करण FAESI) काय ता पाठविण्यात इ ट २००२ सहव की खालील व रांच्या वसुलीस ट नमूद केलेली तारण ए। सर्प अवये ग ३० रक्कम	पी सुचन टायझेशन आ ट्या खालील वि एन.पी.ए दिनांक २१/०४/२०२४ ज न ग २१/०४/२०२४ ज न भ अपण कर्जाची परत अ अपण कर्जाची परत व से विलेल्या तारखे आणी होती. इंग्रजीतील मूळ मज ह् व स्थाय ह व स्थाय ह व स्थाय ह व स्थाय	रिकनस्ट्रवशन ऑफ फायनॅंशियल असेट्स अ त्या शाखेतुन वेळोवेळी कर्ज / पत सुविधा उप सुरक्षित मालमत्तेचा तपशिल सुरक्षित मालमत्तेचा तपशिल अरु३४०१ मालन्तेचा स्वारु मालन्तेचा वर्णगा तपशिल - ४२३४०१ मालन्तेचा स्वार्ग मालन्तेचा वर्णगा तपशिल - ४२३४०१ मालन्तेचा मालन्तेचा वर्णगा तपशिल करण्यास जासनम् मालन्ते क्र. १२६१ असलेल्या मोजमावित ४९७७१ करण्यास असमर्थ ठरल्यामुळे वरील खाते दर्शविलेल्या तारखे न ६० दिवसाच्या आत परतफेड करण्याची नोटीस नियम १३० हा कायदा किंवा कोणत्याही कायद्यानुसार आम्हाला प्राप्त अस् र उपनियम (८) नुसार आपले लक्ष वेध्यात येत आहे. ग्राह्य धरण्यात येईल) सर्कलल सस्त्र सॅटर, मुंबई शहर जला, युनाईटेड बँक ऑफ इंडिया टॉवर, सर पी एम रोड मुंबई-४०० ००१, ईमेल: cs6041@pnb.co.in मिळकर्ताच्या विद्रतिस्तात्व आहे, न्यांचा अन्वयीक/प्रत्यस्त तत नमूद तारखेस 'जे आहे जेथे आहे', 'जे आहे जसे आहे'' स्वाकी सी) इंअर सी) बाली वाखविण्याची रक्षम	पॅन्ड एन्फोर्समेंट लब्ध करून दिर्ल जळगाव नेकर ता. येवत ती विद्या मंदिर, कॉलेज रोष क्र. ३२७ वर बांधलेलेल, र येथे स्थित प्राप्त्यंत वा, म वेथे स्थित प्राप्त्यंत वा, म वो, मीटर्स बांधित क्षेत्रक रं. २ अ, बीक : २२ म ना नॉन परफॉर्मिंग असे रं. २ अन्वये आपल्याल तलेल्या इतर कोणत्याई प्राधिकृत अपि केनरा बँर रं, फोर्ट, स्ट्रिटाना मनेच्या बिक्रीसाठी स्थाव प्राचे काही आहे रं. फोर्ट,	ती आहे. शारवा ला नाशिक मोरवाडी 18, प. 37, क. 58 भी. सेस्ट (एनपीए) ला ता देण्यात येत आहे. ही अधिकारांचा धिकारी विकारी वर मिळकतीच्या ई- कं/तारण धनकोंच्या तेथे आहे'' तत्त्वाने संपर्क व्यक्तीचे नाव आणि क्र.	आणि वि ५३ भा हाऊसिंग जाणाऱ्य मोजपार्गि फर्लेट क्र हाऊसिं मलबा टिकाण कॉ पॉ शाख ज्या अ निम्नस् अस्मेट नियम प्रप्रास्मेन करप्प्य सहवा की, नि	रसक जमिनीवर उभ्या पार्श्व को-ऑप 1 सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखल्या 11 इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील येत सुमारे १२५३ ब्लिट अप एरियाचा :. ६०१. श्रीम. वर्षा पी. देशमुख उर्फ वर्षा एस्. जोंधळे क. ६०१, ६ वा मजला, पार्श्व को-ऑप ग सोसायटी लिमिटेड, सी.एस्. क्र. ५३, रा हिल्स, डॉ. मगवानदास इंद्रजीत रोड, बाळकेश्यर, मुंबई - ४००००६. : मुंबई दिनांक: ०२.०६.२०२४ टिटाटा Home Finance रिट ऑफिस: आयसीआयसीआय, एचए 1 कार्यालय: २रा मजला, कार्यालय क्र. २२ रार्धी, व्याक्षरीकार हे आयसीआयसीआय बैंक लि स्. ॐ- उत्ये प्राप्त अधिकारांचा वापर करून व्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. वी परतफेड करण्यास कर्जवार असमर्थ ठरल्य तात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला/ चता सदर रूत्सच्या नियम ८ अन्वये खार्ल सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू टेडच्या भाराअधीन राहील. कर्ज खाते क्रमांक अमित उरुस्कर (सह-कर्जदार), माघवी अमित उग्रांक देऊस्कर (कर्जदार), माघवी अमित उक्रस्कर (सह-कर्जदार), प्रार्था अमित उक्रस्कर (सह-कर्जदार), प्रायं कर्जदार), माघवी अमित उग्रांक देऊस्कर (कर्जदार), माघवी अमित उग्रांक देकरकर (कर्जदार), माघवी अमित उक्रस्कर (सह-कर्जदार), माघवी अमित उक्रस्कर (सह-कर्जदार), माघवी वारा प्रांत्र कर्जदार), माघवी अमित उक्रस्कर (कर्जदार), माघवी	सादर करण्याचे व डीआरटी-॥ समोर हजर राहण्या' (vii) कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावर सदर १० मे, २०२४ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिक प्रित, ?. साक्षी फेबटेक्स २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. . चोखाराम दलाराम चौधरी २६३/१, कटाला मलेशाम कंपाऊंड, राम मंदिर जवळ, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र. आणि येथे सुध्दा: पर्लेट क्र. १०७, बिल्डिंग क्र. ए, ध प्रतिद्वी दिठञ्जा सूट्यना नोंदणीकृत कार्यालय : आयसीआयसीआय वांद्रे (पूर्व, मुंबई-४०००५१ फ्री टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, ०१-२०२, साई मिडास, पटियाला हाऊस समोर, नगर तमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटाय उर्कट, २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सि मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारास तित्ता प्रदान करण्यात आलेल्या अधिकारी या वापर ति नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आपि त्त नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदारास त्र आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेल्ता व फ्लंट क्र. ०९ प्लॉट क्र. १७ ओवे अपार्टमेंट नवनागापूर जवळ एमआयडीसी अहमदनगर जुना एस क्र. १०४ १ नवीन एस क्र. ९५/४/१ आहमदनगर - ४९४१११. सीमाबद-३०-सार १ मीटर स्तत, दक्षिण: इतर खुली जगा, पूर्व्य क्र. ९५/४/१ अझमदनगर - ४९४१११. सीमाबद-३०-सार १ मीटर स्तत, दक्षिण: इतर खुली जागा, पूर्व्य क्र. ९५/४/१ अझमदनगर - ४९४११. सीमाबद-३०-सार १ मीटर स्तत, दक्षिण: इतर खुली जागा,	१ निर्देश देण्यात येत आहेत, ती होऊन निकाल दिला जाईल. एणाच्या शिवक्याने दिले. कर्ज वसुली न्यायाधिक हाथी सिर्झिंग, भिवंडी, हाथी सिर्झिंग, भिवंडी, हाथी सिर्झिंग, भिवंडी, हाथी सिर्झिंग, भिवंडी, हाथी सिर्झिंग, भिवंडी, हाथी सिर्झिंग, भिवंडी, हाथी सिर्झिंग, भिवंडी, ता विहार, भिवंडी ४२१३०२ क लि. बैंक टॉवर्स, वांद्रे–कुर्ला क मुवाई ४२९०००५९ मनमाड पोड, सावेडी, अहमदनगर झेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फ सुयिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंटी) रूल्स, सूचनेतील नमूद रकमेची परतफेड ण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी करून सदर ॲक्टच्या कलम १३ ग सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशार गेणताही व्यवहार हा आयसीआय मागणी सूचनेची तारीख/मागणी सूचनेतील रक्कम (रू.) १०-११-२०२२ रू. १२-५१-२०२२ रू.	सही/ प्रवंधव करण–॥, मुंब कॉम्प्लेक्स, र– ४१४०० कायनान्शिअ , २००२ च ड सदर सूच वी खाली वप ३(४) अंतग् रा देण्यात ये यसीआय बं नाव अहमदन र–बी

वरील नमूद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे, अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुर्दी अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील दिनांकः जून ०२, २०२४

	яп	યવૃત	1 अ	ાયવ	गरा
आसमीआसम्	han	रा तें	æ f	त्रेतीय	ਤੇ ਵ



	M. GUIGI & CHOM	1980 914 - Coo 91. g	डी) सांकेतिक		3. 00.00		
પ	शा.का.: सर्कल सस्त्र सेंटर, मुंबई शहर श्री. विजय आर कामवरन	फ्लॅंट नंबर ७०९, ७वा मजला, सी-विंग, सिद्धिवानायक होम्स, प्लॉट नंबर १८९, सेक्टर नंबर १९, पनगेल, मुंबई. बिल्ट अप – ४५६.०० चौ.फू	ए) २७/०५/२०२१ बी) रु. ४१,६३,८७४.३६ सी) दिगंक: २९/०९/०२१ डी) सांकेतिक	ए) ह. ५५,८५,०००/- बी) ह. ५,८५,०००/- सी) ह. ५००००.००	दिनांक: १८/०६/२०२४ चेळ: स. १०:०० ते दु. ०४:००	शून्य	बिपीन सिंग ८१२७५३९६३०
ų	शा.का.: सर्कल सस्त्र सेंटर, मुंबई शहर श्री. हिम्मत एम चुडासामा	फ्लॅंट क्र. १/११०१, ११ वा मजला, विंग, इमारत क्र. २, भारत आर्केड, रॉयल गार्डन कॉम्प्लेक्स, गाव डोंगरे, एक्रोपोलिस आर्केड जवळ, रुस्तमजी ग्लोबल सिटी, विरार पश्चिम, वसई-४०१३०१. बिल्ट अप – ६४२.०० ची.फू	ए) १०/०१/२०१९ बी) रु. ४३,५६,८७०.५० सी) दिनांक: १६-१०-२०२१ डी) सांकेतिक	ए) रु. ४१,०२,०००/- बी)रु. ४,१०,०००/- सी) रु. ५००००.००	दिनांक: १८/०६/२०२४ चेळ: स. १०:०० ते दु. ०४:००	शून्य	बिपीन सिंग ८१२७५३९६३०
છ	शा.का.: सर्कल सस्त्र सेंटर, मुंबई शहर श्री. राजाराम तुकाराम पवार	फ्लॅट क्र. ३०७, तिसरा मजला, ए-विंग, हार्मनी सीएवएस लि., रहेजा विहार कॉम्प्लेक्स, पवई, अंधेरी पूर्व-४००७२ बिल्ट अप- ५७३.०० चौ. फूट	ए) ०१/०२/२०१८ बी) रु. १,३९,४२,४४७.७७ सी) दिनांक: ०१/०७/२०१७ डी) सांकेतिक	ए) रु. ९६,६६,०००/- बी) रु. ९,६६,६००/- सी) रु. ५००००.००	दिनांक: १८/०६/२०२४ चेळ: स. १०:०० ते दु. ०४:००	शून्य	बिपीन सिंग ८१२७५३९६३०

अन्वये कब्जा तारीख

ए) ०९.०७.२०१८

सी) १७.११.२०१८

ए) ०८/०१/२०१६

ए) ०८/०१/२०१६

डी) प्रत्यक्ष

डी)प्रत्यक्ष

डी) प्रत्यक्ष

ए) २७/०४/२०२१

बी) रु. ६६,६४,२६२.०६

बी) रु. ३.३२.३८.६८७.०८

सी) दिनांक: २३/०२/२०२२

बी) रु. ३,३२,३८,६८७.०८

सी) दिनांक: २३/०२/२०२२

सी) टिनांक: ०६/१०/२०२१

डी) सांकेतिक/प्रत्यक्ष कब्जाचा प्रकार

ए) रू. ५२,७८,०००/-

बी) रु. ५,२८,०००/-

सी) रु. ५०,०००.००

ए) रु. १६,५५,०००/-

बी) रु. १,६५,०००/-

सी) रु. १,००,०००.००

ए) रु. २३,८२,०००/-

बी) रु. २,३८,०००/-

सी) रु. १,००,०००.००

ए) रु. २,६९,१०,०००/-

बी) रु. २७.००.०००/-

मी) ह. ५००००.००

दिनांक: १८/०६/२०२४

वेळ: स. १०:०० ते

द. ०४:००

दिनांक: १८/०६/२०२४

वेळ: स. १०:०० ते

दु. ०४:००

दिनांक: १८/०६/२०२४

वेळ: स. १०:०० ते

द. ०४:००

दिनांक: १८/०६/२०२४

वेळ: स. १०:०० ते

ई−लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्ती :

विक्री सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ मध्ये विहित केलेल्या अटी आणि शर्ती आणि खाली पुढील अटीच्या अधीन राहील.

फ्लॅट क्र. ४, पहिला मजला, निर्मल अपार्टमेंट, सीआयएस क्र. १०७०

ए/बी गाव उरण, उरण मोरा रोड, तालुका उरण, रायगड–७००७०२

गोडाऊन क्र. बी-९, तळमजला, इमारतीचे नाव बालाजी प्लाझा, सर्व्हे क्र.

गोडाऊन क्र. डी-२, तळमजला, इमारतीचे नाव बालाजी प्लाझा, सर्व्हे क्र.

फ्लॅट क्र. २०२, दुसरा मजला, आशियाना रंजना सीएचएसएल, प्लॉट क्र.

४१८/ए, १४ए रोड, अहिंसा मार्ग, खार पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-४००५२ 🛛 बी) रु. ५०,२५,३२९.२३

३७/१ गाव उस्ताना, तालका-अंबरनाथ, तळोजा-ठाणे

३७/१ गाव उस्ताना, तालका-अंबरनाथ, तळोजा-ठाणे

बिल्ट अप- ५८२.०० चौ.फू

बिल्ट अप- ९६८.०० चौ.फूट

बिल्ट अप- १३९३.०० चौ.फू

बेल्ट अप-८४४ चौ.फ

शा.का.: सर्कल सस्त्र सेंटर,

श्री. श्रीकांत चंद्रकांत पाटील

) शा.का.: सर्कल सस्त्र सेंटर,

) शा.का.: सर्कल सस्त्र सेंटर,

शा.का.: सर्कल सस्त्र सेंटर,

मुंबई शहर

मुंबई शहर

मुंबई शहर

मुंबई शहर

मे. केशर स्टील

मे. केशर स्टील

ş

з

γ

(१) लिलाव विक्री ''ई-लिलावामार्फत ऑनलाईन'' करण्यात येईल पोर्टल http://www.mstcecommerce.com/

- इच्छुक बोलीदार/खरेदीदाराना त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून पोर्टल (https:www.mstcecommerce.com) वर नोंदणी करण्याती विनंती करण्यात येत आहे. पुढे त्यांना आवश्यक केवायसी दस्तावेज अपलोड करण्याची विनंती करण्या थेत आहे. ई-लिलाव सेवा पुरवठादरांनी एकदा केवायसी दस्तावेजाची पडताळणी केल्यावर (२ कामकाजाचे दिवस लागू शकतात) इच्छुक बोलीदार/खरेदीदारांनी पोर्टल मधील ई-लिलावाची तारीख आणि वेळेपूर्वी त्यांच्या ग्लोबल ईएमडी वॉलेट ऑनलाईन पष्टतीने वापरुन इअर रक्कम हस्तांतर करायची आहे. नोंदणी, केवायसी दस्तावेजांची पडताळणी आणि वॉलटमध्ये इअरचे हस्तांतर हे लिलावापूर्वी पुरेशा आधी करणे आवश्यक आहे.
- वरील नमूद नुसार इसारा अनामत रक्कम (इअर) ३ माध्यमाने म्हणजेच, एनईएफटी/रोख/बोलीदारांच्या ग्लोबल ईएमडी वॉलेट मार्फत हस्तांतर (https:www.mstcecommerce.com मधून चलन जनरेट केल्यानंतर) द्वारे ऑनलाईन भरायचे आहे. कोणत्याई शेड्युल्ड कमर्शियल बैंकेतर्फे एनईएफटी करता येईल. परंतु रोख/हस्तांतर साठी पंजाब नॅशनल बैंकेचे शाखेला भेट द्यावे. इअर इतर मागें जेसे की चेक द्वारा स्विकारले जाणार नाही. आवश्यक इअर न भरणा केलेले बोलीदारांना ई-लिलावामध्ये सहभाग होऊ देणार नाही, इसारा अनामत रक्कम वर व्याज मिळणार नाही.
- ई-लिलावासाठी फ्लॅटफॉर्म (http://www.mst nerce.com) ई–लिलाव सेवा पुरवठादार मे. एमएसटीसी लिमिटेड ज्यांचा नोंदणीकृत पत्ता २२५–सी, ए. जे. सी. बोस रोड, कोलकात्ता–७०००२० (संपर्क दु क्रमांक ०३३-२३४०००००/२३४०००११/२३४०००१२) यांच्याद्वारे पुरविण्यात येईल. इच्छुक बोलीदार/खरेदीदारांनी इं-लिलाव सेवा पुरवठदारांची वेबसाईट http://www.mstcecommerce.com/ येथे ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. सदर सेवा पुरवठादार पोर्टलवर ऑनलाईन डेमॉन्स्ट्रेशन/प्रशिक्षण सुध्दा पुरवतील.
- विक्रीच्या सर्वसाधारण अटी आणि शर्ती समाविष्ट विक्री सूचना खालील वेबसाईटस्/वेब पेज पोर्टल मध्ये उपलब्ध/प्रकाशित केली आहे.
- (?) https://www.ibapi.in (?) https://eprocure.gov.in/epublish/app (?) http://www.mstcecommerce.com/ (%) www.pnbindia.in,
- ई-लिलाब सहभागी होण्यासाठी इच्छुक ई-लिलाब e-Bkray-आयबीएपीआय पोर्टल (https://www.ibapi.in) वरुन सदर ई-लिलाबाशी संबंधित विक्री सूचना, ई-लिलाबाच्या अटी आणि शर्ती, ई-लिलाबाच्या परिचालन भागावरी हेल्प मॅन्युअल विनामूल्य डाऊनलोड करु शकतात
- . इच्छुक बोलीदार/खरेदीदारांना त्यांचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी वापरुन पोर्टल (https://www.mstcecommerce.com/) वर नोंदणी करण्याची विनंती करण्याच येत आहे. पुढे, त्यांनी आवश्यक केवायसी दस्तावेज अपलोड करावा. ई-लिलाव सेवा पुरवठादारांनी एकदा केवायसी दस्तावेजांची पडताळणी केल्यावर (२ दिवस लागू शकतात) इच्छुक बोलीदार/खरेदीदारांनी त्याचा ग्लोबल इएमडी वॉलेट वापरुन इअर रक्कम हस्तांतर करायची आहे. त्याच्या वॉलेटमध्ये पुरेशी इअर असल्यानंतरच फक्त इच्छुक बोलीदारांना ई–लिलावाचा तारखेस बोली करणे शक्य होईल
- बोलीदारांच्या ग्लोबल वॉलेटमध्ये बोलीच्या वेळी पुरेशी शिल्लक असणे आवश्यक आहे. (>=इअर रक्कम)
- . ई-लिलावाच्या दरम्यान बोलीदारांना मागील बोली केलेल्या बोलीवर अंतर्गत बोलीने प्रस्ताव वाढविण्याची परवानगी देण्यात येईल आणि किमान बोली रक्कम वाढविणे हे बोलीदारांच्या मागील उच्चतम बोलीसाठी ''बरील नमूद नुसार'' रु. असणे आवश्यक आहे. अनुक्रमे उच्चतम बोलीचा प्रस्ताव देण्यासाठी बोलीदारांना दहा मिनिटांच्या वेळेची परवानगी देण्यात येईल आणि मागील उच्चतम बोलीसाठी दहा मिनिटांच्या समाप्तीनंतर कोणत्याही बोलीदारांकडून उच्चतम प्रस्ताव न आल्यास ई-लिलाब बंद करण्यात येईल.
- २०. विक्री सूचना, ई-लिलावाच्या अटी आणि शर्ती ई-लिलावाच्या परिचाळीत भागावरील हेल्प मॅन्युअल वाचणे आणि त्याचे काटेकोरपणे पालन करणे ही इच्छुक बोलीदारांची जबाबदारी राहील
- (ए) ई-लिलाव प्रक्रियेदस्यान किंवा पूर्वी कोणतीही अडचण किंवा मदत ही असल्यास आमचे ई-लिलाव सेवा पुरवठादार (http://www.mstceco nerce.com/) यांच्या प्राधिकृत प्रतिनिधीना संपर्क करू शकतात. ज्याचा तपशील ई-लिलाव पोर्टल क उपलब्ध आहे
- <१९. प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ई-लिलाव अंतिम केल्यावर फक्त यशस्वी बोलीदारांना एसएमएस/ईमेल मार्फत आमच्या वरील उल्लेखित सेवा पुरवठादार कळविण्यात येईल. (त्यांनी दिलेल्या/सेवा पुरवठदारांकडे नोंदणीकृत मोबाईल क्र./ईमेल पत्त्यावर)
- तारण मत्ता राखीव किंमती खाली विकली जाणार नाही.
- १३. यशस्वी बोलीदाराचे येथे देय ''प्राधिकृत अधिकारी, पंजाब नॅशनल बँक, खाते (खात्याचे नाव)'' च्या नाबे शेडयुल्ड कमर्शियल बँकेने जारी केलेल्या बँकर्स चेक/डिमांड ड्राफ्ट स्वरूपात त्याच दिवशी किंवा पुढील कामकाजाच्या दिवसाअगोदर जमा केलेली इअ वजा करन बोली रकमेच्या २५% (पंचवीस टक्के) जमा करणे आणि उर्वरित रक्कम लिलावाच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे. विहित वेळेत वरील नमूद रक्कम जमा करण्यात कसूर केल्यास यशस्वी बोलीदारांनी जमा केलेली रक्कम बँकेद्वारे जप्त करण्यात येईल आणि प्राधिकृत अधिकाऱ्याना मिळकतीचा पुन्हा लिलाव/विक्री करण्याचे स्वातंत्र्य राहील आणि कसूरवार बोलीदारांचा मिळकत आणि जप्त केलेल्या रकमेवर कोणताही दावा राहणार नाही.
- १४. बँकेला यशस्वी बोलीदारांनी विक्री मोबदल्याचे केलेले प्रदान हे आयकर अधिनियम, १९६१ च्या कलम १९४–१ए अंतर्गत टीडीएसच्या अधीन राहील. आणि टीडीएस बोली स्कम संपुर्ण जमा करताना/बोली स्कमेच्या उर्वरित ७५% जमा करते वेळीच यशस्व बोलीदाराने भरायचे आहे
- १५. योग्य न वाटल्यास सर्व बोली फेटाळण्याचे किंवा कोणतीही बोली स्वीकारण्याचे किंवा कोणतेही कारण न देता लिलाव पुढे ढकलण्याचे /रद्द/तहकूब/खंडित करण्याचे किंवा शर्तीमध्ये फेरफार करण्याचे अधिकार प्राधिकृत अधिकारी राखून ठेवत आहेत आणि त्याबावतीत त्यांचा निर्णय अंतिम असेल
- १६. विक्री प्रमाणपत्र अधिनियमाच्या तरतुदीनुसार संपूर्ण बोली रक्कम जमा केल्यावर यशस्वी बोलीदारांच्या नावे जारी करण्यात येईल
- १७. मिळकती ''जे आहे जेथे आहे तत्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्वाने'' आणि ''जे काही आहे तेथे आहे तत्वाने'' विकण्यात येईल
- १८. वर परिशिष्टात वर्णन केलेले तारण मत्तांचे तपशील प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत. परंतु ह्या उद्घोषणेतील कोणत्याही दुटी, उणिवा किंवा गैरविधानांसाठी प्राधिकृत अधिकारी उत्तर देण्यास बांधील नसतील.
- १९. बोली सादर करण्यापूर्वी मत्ता आणि विर्निर्दशाबाबत निरिक्षण आणि स्वतःचे समाधान करणे ही बोलीदारांची जबाबदारी राहील. बोलीदार दिलेल्या तपशिलानुसार व्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यासह चर्चा करून मिळकतीचे निरिक्षण करावे.
- २०. सर्व वैधानिक थकबाकी/अनुषंगिक आकार/नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क, कर इ.सह अन्य देणी खरेदीदारांनी भरावयाची आहेत.
- २१. बँकेला ज्ञात अन्य कोणताही भार-माहित नाहीत.मिळकर्तींच्या संबंधातील (ई-लिलाव केलेल्या) सरकार किंवा अन्य कोणला देणे असलेले अन्य आकार, धारणाधिकार, भार किंवा अन्य कोणतीही थकवाकी ह्यासाठी प्राधिकृत अधिकारी किंवा बँक जवाबदार नसेल. मिळकत कर, वीज बील इ.च्या थकवाकी, वैधानिक देण्यांसह मिळकतीवरील भारांबावत स्वतंत्र चौकशी करण्याचा सल्ला इच्छक बोलीदारांना देण्यात येतो.
- २२. बोलीदारांनी योग्य इंटरनेट कनेक्टिव्हिटी, पॉवर वॅक अप इ.ची खात्री करावी. इंटरनेट फेल्युअर, पॉवर फेल्युअर किंवा तांत्रिक समस्या किंवा ई-लिलावाला बाधा आणणारी कारणे/आकस्मिकता ह्यासाठी बँक जबाबदार नसेल.
- २३. एक प्रतिनिधी नियुक्त करून स्वतःची बोली लावून लिलावात सहभागी होण्याचा पर्याय बँकेसाठी खुला आहे.
- विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्ती करीता, कृपया https://www.ibapi.in, https://eprocure.gov.in/epublish/app, http://www.mstcecommerce.com/ आणि www.pnbindia.in.

दिनांकः ०२.०६.२०२४

ठिकाण ः मुंबई

प्राधिकृत अधिकारी, पंजाब नॅशनल बँक

सही/

दिनांक : ०१ जून, २०२४

ठिकाण: मुंबई

कंपनीच्या सदस्यांना याद्वारे सूचित केले जाते की सुला वाइनयाड्स लिमिटेड (''कंपनी'') ची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''२१ वी एजीएम''/''मीटिंग'') बुधवार, दिनांक २६ जून, २०२४ रोजी (भाप्रवे) सकाळी ११ :०० वा. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ''एनएसडीएल'') द्वारे देण्यात येणाऱ्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') / इतर ऑडिओ व्हिज्युअल (ओव्हीएएम) सुविधेद्वारे ०८ मे, २०२४ रोजी होणाऱ्या एजीएम बोलावलेल्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी घेण्यात येईल. २१ वी एमजीएम कंपनी कायदा, २०१३ च्या सर्व लागू तरतुदी आणि त्याखाली बनवलेल्या नियम सहवाचता निगम व्यवहार मंत्रालय द्वारे जारी केलेल्या ५ मे २०२०, २८ डिसेंबर २०२२ आणि २५ सप्टेंबर, २०२३ अनुक्रमे सर्वसामान्य परिपत्रक क्र. २०/२०२०, १०/२०२२ आणि ०९/२०२३ आणि सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ने यासंदर्भात जारी केलेले इतर संबंधित परिपत्रके (यापुढे एकत्रितपणे ''परिपत्रके'' म्हणून संदर्भित) च्या अनुपालनात

आयोजित केली जात आहे. २१ व्या एजीएमचे मानले जाणारे ठिकाण हे कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असेल. ही सभा व्हीसी/ओव्हीएमएम द्वारे आयोजित केली जात असल्याने, सभास्थळी सदस्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक नाही.

वरील परिपत्रकांचे पालन करून, २१ व्या एजीएमच्या सूचना आणि २०२३– २०२४ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती त्या सर्व सदस्यांना ईमेलद्वारे पाठवल्या गेल्या आहेत, ज्यांचा ईमेल पत्ता कंपनी/डिपॉझिटरी सहभागी(ज) यांच्याकडे नोंदणीकृत आहे. २१ व्या एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना आणि २१ व्या एजीएम दरम्यान रिमोट इलेक्ट्रॉनिक मतदान किंवा ई–व्होटिंग प्रणालीद्वारे मतदानाची पद्धत २१ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे. २१ व्या एजीएम मध्ये सहभागी होणारे सदस्य व्हीसी/ओव्हीएएम सुविधेची गणसंख्या गणन

कट ऑफ तारीख म्हणजेच १९ जून, २०२४ रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात धारण केलेले सदस्य नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') च्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (''दुरस्थ ई–मतदान'') मार्फत २१ वी एजीएमच्या सूचनेमध्ये मांडण्यात आलेल्या सामान्य आणि विशेष व्यवहारावर इलेक्ट्रॉनिकरित्या त्यांची मते देऊ शकतात.

सर्व सदस्यांना कळविण्यात येते की

बिपीन सिंग

6850438530

बिपीन सिंग

6996439630

बिपीन सिंग

6850438830

बिपीन सिंग

2996439630

स्थळ : अहमदनगर

शून्य

शून्य

शून्य

शून्य

- (१) २१ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सामान्य आणि विशेष व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाद्वारे व्यवहार केला जाईल ;
- (२) दूरस्थ ई-मतदान रविवार, २३ जून, २०२४ रोजी स. ९:०० वा. सुरू होईल;
- (३) दूरस्थ ई-मतदान मंगळवार, २५ जून २०२४ रोजी सं ५:०० वा. समाप्त होईल;
- (४) २२ व्या एजीएम दरम्यान दूरस्थ ई–मतदानाद्वारे किंवा ई–व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी कट–ऑफ तारीख, १९ जून २०२४ आहे.
- (५) २१ व्या एजीएमची सूचना ईमेलद्वारे पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच १९ जून, २०२४ रोजी शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीची सदस्य होणारी कोणतीही व्यक्ती, evoting@nsdl.co.in किंवा cs@sulawines.com येथे वनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर एखाद्या व्यक्तीने दूरस्थ ई–मतदानासाठी आधीच एनएसडीएल कडे नोंदणी केली असेल तर विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरला जाऊ शकतो;
- (६) सदस्यांनी लक्षात ठेवावे की: अ) दूरस्थ ई-मतदान मॉड्यूल एनएसडीएल द्वारे मतदानाची उपरोक्त तारीख आणि वेळेनंतर अक्षम केले जाईल आणि सदस्याने ठरावावर मत दिल्यानंतर, सदस्याला बदलण्यांची परवानगी दिली जाणार नाही. ब) ज्या सदस्यांनी २१ व्या एजीएमपूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत दिले आहे ते २१ व्या एजीएममध्ये व्हीसी /ओव्हीएएम सुविधेद्वारे भाग घेऊ शकतात परंतु २१ व्या एजीएम दरम्यान त्यांना ई-व्होटिंग प्रणालीद्वारे त्यांचे मत पुन्हा देण्याचा अधिकार असणार नाही; क) २१ व्या एजीएममध्ये भाग घेणारेॅ सदस्य आणि ज्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत दिले नाही, त्यांना २१ व्या एजीएम दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे त्यांचे मत देण्याचा अधिकार असेल; आणि ड) ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांची नोंदवही किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीमध्ये कट–ऑफ तारखेनुसार असेल फक्त त्यांनाच दूरस्थ ई-मतदानाची सुविधा, व्हीसी/ओव्हीएएम सुविधे मार्फत २१ व्या एजीएम मध्ये सामील होणे आणि २१ व्या एजीएम दरम्यान ई-मतदान करण्यासाठी हक्कदार असेल
- (७) २१ व्या एजीएमची सूचना आणि वर्ष २०२४ चा वार्षिक अहवाल, कंपनीची : https://sulavineyards.com/, बीएससी लिमिटेड च्या (<u>www.bseindia.com</u>) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड <u>www.nseindia.com</u> या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. आणि नएसडीएलच्या : <u>https://www.evoting.nsdl.com</u> या वोबसाइटवरही उपलब्ध आहे.
- (८) कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि शेअरधारकांसाठी ई-वोटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकता किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवू शकता. किंवा सुश्री पल्लवी म्होंत्रे, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल, ट्रेड वर्ल्ड, 'ए' विंग, ४था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०००१३ यांना <u>evoting@nsdl.co.in</u> किंवा <u>pallavid@nsdl.co.in</u> या नियुक्त ईमेल आयडींवर संपर्क साधा: किंवा दूरध्वनी क्र. : ०२२ –४८८६७००० आणि ०२२ –२४९९७०००, जे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाशी संबंधित तक्रारींचे निराकरण करतील. सदस्य कंपनीच्या cs@sulawines.com या ईमेल पत्त्यावर कंपनी सचिवांना देखील लिहू शेकतात; आणि
- (९) जे सदस्य प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करत आहेत आणि/किंवा ज्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत नाहीत, ते २१ व्या एजीएम, वार्षिक अहवाल आणि/किंवा सामील होण्यासाठी लॉगिन तपशील प्राप्त करण्यासाठी त्यांच्या ईमेल पत्त्याची कंपनीकडे नोंदणी करू शकतात. २१ वी एजीएम व्हीसी/ओव्हीएएम सुविधेद्वारे ई-मतदान, किंवा भविष्यातील कोणताही संप्रेषण, नावाचा उल्लेख असलेल्या स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राची स्कॅन प्रत पाठवून, फोलिओ क्रमांक आणि पूर्ण पत्ता, पॅन कार्डची स्वयं प्रमाणित स्कॅन केलेली प्रत; आणि स्वत: प्रमाणित स्कॅन प्रत <u>cs@sulawines.com</u> वर ईमेलद्वारे कंपनीकडे नोंदणीकृत सदस्याच्या पत्याचे आधार कार्डची स्कॅन प्रत पाठवावी. डीमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीसह त्यांचा ईमेल पत्ता अद्यतनित करू शकतात.

दिनांक ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी सभासदांच्या अंतिम लाभांशाचा हक्क ठरविण्याची विक्रमी तारीख, २१ व्या एजीएममध्ये मंजूर झाल्यास, दिनांक १५ मे, २०२४ होती, जी २६ जून, २०२४ रोजी आणि पासून अदा करण्याचा प्रस्ताव आहे. इलेक्ट्रॉनिक बँक आदेशाची नोंदणी न केल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणास्तव, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सेवेद्वारे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून कोणत्याही सदस्याला त्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट लाभांश देण्यास कंपनी असमर्थ ठरल्यास, कंपनी लाभांश वॉरंट/बँकरचा चेक/डिमांड ड्राफ्ट अशा सदस्यांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर, शक्य तितक्या लवकर लाभांश पाठवेल.

सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी_आरटीएएमबी/पी/सीआयआर/२०२१/६५५ दिनांक ०३ नोव्हेंबर २०२१ (''सेबी परिपत्रक'') अनुसार त्यांचे पॅन, केवायसी आणि नामनिर्देशन देण्यासाठी कंपनीच्या सदस्यांना वैयतिक्त सूचना आणि स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे.

सुला वाइनयार्ड्स लिमिटेडसाठी
सही /-
रुची साठे
कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

FE SUNDAY

NEWS

FROM THE FRONT PAGE

Modi victory...

In Karnataka, too, while the BJP is projected to lose some seats, the INDIA bloc is not projected to gain as many as it expected following the Congress's victory in the Assembly polls. In Andhra Pradesh, most exit polls predicted a sweep for the BJP-TDP-Jana Sena combine, while in Telangana the BJP is projected to better its tally compared to 2019.

In 2019, an average of 13 exit polls put the BJP-led NDA's combined tally at 306 and the Congress-led UPA's at 120 underestimating the NDA's performance, which won 353 seats in all. The UPA got 93. Of these, the BJP won 303, and the Congress 52. Both BJP and Congress had improved their tallies in comparison to 2014. However, BJP recorded an increase more than Congress despite antiincumbency against candidates on various seats. In 2014, an average of eight exit polls estimated the BJP-led NDA winning 283 seats and the Congress-led

UPA 105 seats. However, riding high on 'Modi wave' NDA finished with 336 seats and the UPA got mere 60 seats. Of these,

the BJP won 282 and the Congress 44. NDA replaced UPA at the Centre. In 2009, too, when the UPA came back to power, an average of four exit polls had underestimated the tally of the winner. They gave 195 seats to the UPA and 185 to the NDA. The UPA finally won with 262 seats, the NDA got restricted to 158.Of these, the Congress won

Passenger vehicle...

206 seats and the BJP 116.

"We are very hopeful that we will start seeing green shoots with the election results. I think things will turn around," Banerjee added. Banerjee said the company is going to introduce limited-edition trims of its entry level cars—Alto K10, S-Presso and Celerio-to rejuvenate small car segment. The Dream Series edition trims of the three models will be launched at a

As Q-comm stretches itself, others play patience game

"Categories that are standardised and require basic discovery and logistics efforts such as beauty, small electronics and accessories, and standard apparels like innerwear, basic T-shirts have potential to sell well on quick-commerce. But non-standard categories that require customers to spend time on discovery or have complex logistics needs (like large appliances, apparels, furniture) are difficult to win on quick commerce," he says. Despite the speedy adoption and

staggering growth, many feel the highburn business model is not profitable. It requires players to get dark stores closer to customers and look beyond an average order value (AOV) of around ₹500. "The additional and big-ticket product portfolio needs to add cost structure which also means additional capital, more instore offerings and upkeep of real estate and supply," shares a senior Gurugrambased executive working at a quick commerce firm, not wishing to be identified.

As Karan Taurani, SVP, Elara Capital, says,"Today customers are getting famil-



iar with ordering groceries and other items within 10 minutes. It is a convenience-led game, and it is definitely eating up the market share of e-commerce, but only reliable deliveries will sustain the demand."

For many brands like Good Glamm, Q-comm is a big sales avenue."Blinkit is our top e-commerce partner for our MyGlamm POUT by Karan Johar lipstick.

Across MyGlamm, quick commerce contributes close to 20% of our e-commerce sales," says Ketan Bhatia, group brand director, Good Glamm Group.

"During special days, when the demand for gold and silver coins is high, it helps us reach a wider range of end consumers," says MP Ahammed, chairman, Malabar Group, who supplied about 75,000 gold coins to Blinkit during the last Dhanteras and recent Akshaya Tritiya.

So even as Blinkit founder Albinder Dhindsa posts on X, "We've already delivered 13 of these since morning!," for air coolers, and PlayStation 5 went out of stock within a week, reports have a word of caution. As per a report by JM Financial Institutional Securities, the multiple facets spread across sourcing, distribution, warehousing, inventory management, logistics, demand forecasting, dark store operations and customer experience, amongst others, need to work in sync for the model to be viable.

India said its total wholesales rose 4% year-on-year to 19,500 units in May. The company had dispatched 18,766 units to dealers in May 2023."So far in this year, we have been aggressive in introducing new competitive variants of our models, which has contributed significantly to our sales," Kia India senior VP and head sales & marketing Hardeep Singh Brar said. MG Motor India reported a 5% dip in wholes ales at 4,769 units in May compared to the same month last year. It had dispatched 5,006 units to dealers in May 2023. Honda Cars India domestic sales inched up to 4,822 units in the month of May from 4,660 units."The market conditions were challenging during May as industry experienced weaker showroom traffic amidst ongoing heat wave conditions in most parts of the country," said Kunal Behl, VP,

marketing & sales, Honda Cars

India."We aligned oursales plan

during the month, focusing on

retail and creating comfortable

buying experience for our cus-

tomers. While we expect condi-

tions to get more conducive

with onset of monsoons in

The final turnout was likely

to be higher because reports

from all constituencies were still

to come in. In 2019, the same 57

seats had a turnout of 64.5%.

The turnout in Jharkhand's three seats was the highest among the eight states and UTs

at 69.96%, followed by West Bengal's nine constituencies in

June...," added Behl.

turnout...

Phase 7

Pradesh, with 13 seats, had a turnout of 55.60%. A total of 10.06 crore electors, in over 1.09 lakh polling stations, were eligible to cast their votes in the last phase. Polling was conducted amid heat wave conditions in UP, Bihar and Punjab. On Friday, 18 poll officials in Bihar and UP had died in 24 hours due to heat-related ailments. According to EC data, the overall voter turnout in the six phases saw a decline of 1.55 percentage points from 67.18% in 2019 to 65.63% this time. 94 constituencies witnessed a drop in the absolute number of voters this time.

May GST...

Within total collections, Central GST collections stood at ₹32,409 crore; state GST collections at ₹40,265 crore; integrated GST at ₹87,781 crore, including ₹39,879 crore col lected on imported goods; and collections from cess stood at ₹12,284 crore, the ministry said. Moreover, in May, the Centre settled ₹38,519 crore to CGST and ₹32,733 crore to SGST from the net IGST collection of ₹67,204 crore. This translates to a total revenue of ₹70,928 crore for CGST and ₹72,999 crore for SGST in May, post settlement.



GANON PRODUCTS LIMITED (FORMERLY KNOWN AS "GANON TRADING & FINANCE CO. LIMITED)

Regd. Off. Office No 304, Kodal Chamber, R.B Mehta Marg, Ghatkopar East Mumbai -400077 CIN NO: L51900MH1985PLC036708 Tel No: +91 9920216333, E-mail:ganonproducts@gmail.com/ganontrading@gmail.com; Website: www.ganonproducts.com

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED 31ST MARCH, 2024

Sr. No.	Particulars	Quarter Ended 31.03.2024 (Audited)	Quarter Ended 31.12.2023 (Unaudited)	Quarter Ended 31.03.2023 (Audited)	Year Ended 31.03.2024 (Audited)	Year Ended 31.03.2023 (Audited)
1	Total income from operations (net)	1029.05	37.37	813.77	2,931.30	1,409.27
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-24.23	10.37	-3.64	16.75	1.98
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-24.23	10.37	-3.64	16.75	1.98
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-28.23	10.37	-3.64	12.75	1.48
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit or (loss) for the period after tax and other comprehensive income after tax)	-28:23	10.37	-3.64	12.75	1.48
6	Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per share)	933.10	933.10	933.10	933.10	933.10
7	Earnings per share(of Rs. 10/- each) (not annualised)					
	(a) Basic	- 0.30	0.11	-0.04	0.14	0.02
	(b) Diluted	-0.30	0.11	-0.04	0.14	0.02

price point of ₹4.99 lakh (exshowroom), he said. Sales of Maruti Suzuki's mini segment cars declined to 9,902 units from 12,236 units in May 2023. Hyundai Motor India saw a 1% year-on-year increase in domestic dispatch of vehicles to dealers. Its wholesales rose to

49,151 units in May as compared to 48,601 units in May 2023. Hyundai Motor India

COO Tarun Garg said the sales growth this FY is anticipated to remain in low single digit range. "In April the industry grew by around 1.5%, so April plus May the industry growth should be around 2-2.5% over same period last year," he said.

Tata Motors said its passengervehicle sales, including electric vehicles, in the domestic market, were up 2% at 47,075

sold 32,886 units in May 2023.

Toyota Kirloskar Motor reported a 24% Y-o-Y increase in total wholesales in May at 25,273 units as compared to that of same month last year. Kia

Ricici Lombard

units compared to 45,984 units in the year-ago month. Mahindra&Mahindra reported a 31% year-on- year increase in passenger vehicle dispatches last month at 43,218 units. It had

The above Audited financial results had been reviewed and recommended by the Audit Committee and the same had been approved and taken on record by the Board of Directors in their respective meetings held on 30h May, 2024. The Statutory Auditors have carried out audit of the above results and have expressed an unmodified audit report

The Company has adopted Indian Accounting Standards (IND AS) prescribed under the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder. with effect from April 01, 2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with IND AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendments) Rules, 2016.

The Figures for the quarter ended 31st March, 2024 and 31st March, 2023 are the balancing figure between audited figures in respect of the full financial year upto 31st March, 2024 and 31st March, 2023 and the unaudited published year-to-date figures up to 31st December, 2023 which were subject to Limited Review, being the date of the end of the third guarter of the said financial years.

As the Company's business actually fall within a single primary business segment, the disclosure requirements of Ind-AS 18 in this regard are not applicable

Comparative linancial information of the previous guarter / year have been regrouped and reclassified wherever considered necessary to correspond to the figures of current quarter / Year

The above results are also available on the Website of the Company i.e. www.ganonproducts.com and on website of the Stock Exchange i.e. www.bseindia.com

For and on behalf of the Board

Madanial Goyal Managing Director DIN: 00456394

Place : Mumbai Date : 30th May, 2024

> VINEYARDS **SULA VINEYARDS LIMITED**

(Formerly known as Sula Vinevards Private Limited) Regd. Off: 901, Solaris One, N.S. Phadke Marg, Andheri (E) Mumbai - 400069; Tel No.: (022) 61280606 E-mail: cs@sulawines.com; website: https://sulavineyards.com/; CIN: L15549MH2003PLC139352

NOTICE OF 21st ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON REMOTE E-VOTING

Members of the Company are hereby informed that 21" Annual General Meeting ("21" AGM"/"Meeting") of Sula Vineyards Limited ("the Company") will be convened at 11:00 a.m. (IST) on Wednesday, 26" June, 2024, through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means (OVAM) facility provided by the National Securities Depository Limited ("NSDL") to transact the businesses as set out in the Notice convening the AGM dated 8" May, 2024. The 21" AGM is being held in compliance of all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules framed thereunder read with General Circular Nos., 20/2020 .10/2022 and 09/2023 dated 5" May 2020, 28" December 2022 and 25" September 2023, respectively, and other relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India in this regard (hereinafter collectively referred to as "Circulars"). The deemed venue for the 21" AGM shall be the Registered Office of the Company. As this meeting is being held through VC/ OVAM, the physical presence of the members at the venue is not required.

In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of the 21" AGM and the Annual Report for the financial year 2023- 2024 have been sent by email to all those members whose email address are registered with the Company / Depository Participant(s). The instructions for joining the 21" AGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through the e-voting system during the 21" AGM are provided in the Notice of the 21" AGM. Members participating in the 21" AGM through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. 19" June 2024 may cast their vote electronically on the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 21" AGM through electronic voting system ("remote e-Voting") of National Securities Depository Limited ("NSDL").

All the members are informed that:

- (i) the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 21" AGM will be transacted through voting by electronic means;
- (ii) the remote e-Voting shall commence on Sunday, 23" June, 2024 at 9:00 A.M. IST;
- (iii) the remote e-Voting shall end on Tuesday, 25" June, 2024 at 5:00 P.M. IST;
- (iv) the cut-off date, for determining the eligibility to vote through remote e-Voting or through the e-Voting system during the 21" AGM is 19" June, 2024;
- (v) any person who becomes member of the Company after dispatching the Notice of the 21" AGM by email and holding shares as on the cut-off date i.e. 19" June, 2024, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or cs@sulawines.com . However, if a person is already registered with NSDL for remote e-Voting then existing user ID and password can be used for casting vote; (vi) Members may note that: a) the remote e-Voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) members who have cast their vote by remote e-Voting prior to the 21" AGM may participate in the 21" AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote again through the e-Voting system during the 21°AGM; c) members participating in the 21° AGM and who had not cast their vote by remote e-Voting, shall be entitled to cast their vote through e-Voting system during the 21" AGM; and d) a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting, participation in the 21" AGM through VC/OAVM facility and e-Voting during the 21"AGM;

ICICI LOMBARD GENERAL INSURANCE COMPANY LIMITED

(CIN: L67200MH2000PLC129408) Registered Office: ICICI Lombard House, 414, Veer Savarkar Marg, Near Siddhivinayak Temple, Prabhadevi, Mumbai - 400 025. Tel.: 022-61961100 Website: www.icicilombard.com, Email: investors@icicilombard.com

NOTICE OF THE TWENTY-FOURTH (24TH) ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Twenty-Fourth (24*) Annual General Meeting ("AGM") of the Members of ICICI Lombard General Insurance Company Limited ("the Company") will be held on Tuesday, June 25, 2024 at 2:00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the Twenty-Fourth (24") AGM ("AGM Notice"). In compliance with the General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being circular dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), the AGM is being held through VC/OAVM, without the presence of the Members at a common venue. The attendance of the Members attending the AGM through VC/ OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013 ("the Act").

In compliance with the MCA Circulars and the SEBI Circular dated October 7, 2023 read with SEBI Master Circular on SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 dated July 11, 2023, the Company has sent AGM Notice along with the Integrated Annual Report for FY2024 on Saturday, June 1, 2024 only through electronic mode, to those Members of the Company whose email addresses were registered with the Depository Participant(s) / Company / Registrar & Transfer Agent of the Company i.e. KFin Technologies Limited ("KFintech/RTA"), as on Friday, May 24, 2024.

The AGM Notice and Integrated Annual Report for FY2024 are also available on the Company's website at www.icicilombard.com, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and on the website of e-voting agency i.e. National Securities Depository Limited ("NSDL") (agency for providing the e-voting facility) at www.evoting.nsdl.com.

Instructions regarding Electronic Voting (e-voting):

Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings issued by Institute of Company Secretaries of India, and MCA Circulars, the Company is delighted to provide a facility of electronic voting (e-voting) to its Members in respect of the business to be transacted at the AGM. The Company has engaged NSDL, as an authorised e-voting agency, for facilitating voting through electronic means (remote e-voting and e-voting during the AGM). The detailed procedure for participating in the AGM through VC / OAVM and instructions for e-voting i.e. remote e-voting / e-voting during the AGM, forms part of AGM Notice.

A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date, i.e. Tuesday, June 18, 2024 shall be entitled to cast their vote either through remote e-voting or through e-voting during the AGM. The remote e-voting period would commence on Saturday, June 22, 2024 at 9:00 a.m. (IST) and end on Monday, June 24, 2024 at 5:00 p.m. (IST). The voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid up share capital of the Company as on the cut-off date.

Any person, holding securities in physical form and non-individual shareholders holding securities in demat mode, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the AGM Notice and holding shares as on the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.com. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote. In case of individual shareholders holding securities in demat mode who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the AGM Notice and holding shares as on the cut-off date may follow steps mentioned in the AGM Notice under 'Access to NSDL e-Voting system'


Members will be able to attend the AGM through VC/ 0AVM or view the live webcast of AGM provided by NSDL at https://www.evoting.nsdl.com, by using their e-voting login credentials provided by NSDL. Members are encouraged to use this facility of webcast.

Members are requested to note that:

- The remote e-voting module shall be disabled after 5.00 p.m. (IST) on Monday, June 24, 2024 by NSDL for voting thereafter:
- Once the vote is cast on a resolution, the Members shall not be allowed to change it subsequently;
- The facility for e-voting shall be made available to the Members during AGM as well, which would be for those Members who have not been able to vote during the remote e-voting period;
- Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM, but shall not be entitled to vote again;
- A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date, i.e., Tuesday, June 18, 2024 and is otherwise not barred from doing so,

Phase 7, at 69.89%. In Himachal Pradesh, which had all its four seats going to polls on Saturday, the turnout was 68.40%. Bihar's eight seats had the lowest turnout in the last phase at 51.27%.In 2019, the same seats had a turnout of 50.4%. The voter turnout in Chandigarh's lone seat was 67.9% while Punjab, which has 13 seats, recorded a turnout of 55.98%. Odisha's six constituencies in Phase 7 had a turnout of 65.68%. Uttar

GST COLLECTIONS (₹ trillion) Nov '23 1.68 1.65 Dec



Delhi's 52.9 degree reading was due to malfunction: IMD

PRESS TRUST OF INDIA New Delhi, June 1

THE INDIA METEOROLOGICAL Department on Saturday said the temperature reading of 52.9 degrees Celsius by an automatic weather station (AWS) at Mungeshpur in northwest Delhi was due to a "malfunctioning sensor" and said that such devices deployed for weather observations will be examined.

The weather office had dispatched a team of experts to Mungeshpur after an AWS deployed there recorded a maximum temperature of 52.9 degrees Celsius on May 29 to examine the device for errors, if any. "The temperature sensor of

AWS Mungeshpur is found to report about three degrees Celsius higher maximum temperature than the maximum temperature reported by the standard instrument," the IMD said and attributed the readings to "malfunctioning of the sensor"of the AWS.

"We will examine AWS, course corrections, if any, will be carried out on an individual basis," said IMD Director General Mrutyunjay Mohapatra, adding that the faulty sensor of the MungeshpurAWS would be replaced in a few days.

VERTOZ VERTOZ ADVERTISING LIMITED Registered & Corporate Office: 602. Avior Nirmal Galaxy, Opp. Johnson & Johnson, LBS Marg, Mulund (West), Mumbal, Maharashtra, India - 400 080 Corporate Identity Number: L74120MH2012PLC226823 Tel: +91 22 6142 6030; Fax: +91 22 6142 6061 Website: www.vertoz.com ; Email: compliance@vertoz.com NOTICE OF THE EXTRA-ORDINARY GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/ OTHER AUDIO-VISUAL MEANS NOTICE is hereby given that the Extra Ordinary General Meeting ("ECGM") of Vertoz Advertising Limited ("Vertoz"/ "the Company") will be held on Monday, 24th June 2024, at 5.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of the EOGM.

t view of General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021 December 14, 2021, May 05, 2022, December 28, 2022 and September 25, 2023 respectively, issued by the Ministry Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/ CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020. SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021; SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/82 dated May 13 2022 and SEBNHO/CFD/PoD2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by the Securities and Exchange Board of Incla ("SEBI Circulars") and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the SEBI

- (vii) the Notice of the 21" AGM and the Annual Report for the year 2024, are available on the websites of the Company at https://sulavineyards.com/, BSE Limited (www.bseindia.com), and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on website of the NSDL at https://www.evoting.nsdl.com
- (viii) in case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-Voling user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or send a request at evoting@nsdl.co.in or contact Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL, Trade World, 'A' Wing, 4" Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, at the designated email IDs: evoting@nsdi.co.in or pallavid@nsdi.co.in or at telephone nos. 022-48667000 and 022-24997000, who will also address the grievances connected with the voting by electronic means. Members may also write to the Company Secretary at the Company's email address cs@sulawines.com; and
- (ix) those members holding shares in physical form and/or whose email addresses are not registered with the Company, may register their email address with the Company to obtain the Notice of the 21" AGM, Annual Report and/or login details for joining the 21" AGM through VC/OAVM facility including e-voting, or any future communication, by sending, scanned copy of a signed request letter mentioning name, folio number and complete address, self attested scanned copy of the PAN Card; and self attested scanned copy of AADHAR Card in support of the address of the member as registered with the Company, by email to cs@sulawines.com. Members holding shares in demat form can update their email address with their Depository Participant.

The record date for determining entitlement of members to the final dividend for the financial year ended 31" March, 2024, if approved at the 21" AGM, is 22" May 2024, which is proposed to be paid on and from 26" June, 2024. In the event the Company is unable to pay the dividend to any member directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means, due to non-registration of the Electronic Bank Mandate or for any other reasons, the Company shall dispatch the dividend warrant/ Banker's cheque/ demand draft to such members at their registered address, as soon as possible.

Individual notices and reminders have been sent to the members of the Company to furnish their PAN, KYC details and Nomination per SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAMB/P/CIR/2021/655 dated 3rd November 2021 ("SEBI Circular").

For Sula Vineyards Limited

Sd/-

Ruchi Sathe

Date: 1" June 2024 Place: Mumbai



Company Secretary & Compliance Officer

only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting during the AGM/ participation at the AGM. A person who is not a Member as on the cut-off date, should treat the Notice for information purpose only. The Board has appointed Dholakia & Associates LLP, Practicing Company Secretaries, as the Scrutiniser, to scrutinise the entire e-voting process in a fair and transparent manner. Mr. Nrupang Dholakia (Membership No. FCS 10032), Managing Partner and failing him, Ms. Michelle Martin (Membership No. ACS 26000), will represent Dholakia & Associates LLP to scrutinize the e-voting during the AGM and remote e-voting process in a fair and transparent manner.

The manner and procedure for (a) remote e-voting before the AGM (b) Joining the AGM through VC/ OAVM (c) e-voting during the AGM and (d) registration of e-mail address are given in the AGM Notice. In case of any queries relating to e-voting, you may refer to the FAQs and E-Voting user manual for Shareholders available at the download section of https://www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 22 44 30 and 1800 1020 990 or send a request at evoting@nsdl.com. In case of any grievances connected with facility for e-voting, please contact Ms. Pallavi Mhatre, Sr. Manager, NSDL, 4" Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013. Email: evoting@nsdl.com, Tel: 022 - 48867000.

Record Date for the purpose of Final Dividend for FY2024:

The Company has fixed Friday, June 7, 2024 as the 'Record Date' for determining entitlement of Members to receive final dividend for the financial year ended March 31, 2024, if approved at the AGM. The final dividend for FY2024 as recommended by the Board of Directors, if approved by the Members of the Company at AGM, will be paid subject to deduction of tax at source, as may be applicable, to those Members:

- i) whose name will appear as Beneficial Owner as at the end of business hours on the Record Date i.e. Friday, June 7, 2024, in the list of Beneficial Owners to be furnished by NSDL and Central Depository Services (India) Limited ("CDSL") in respect of the shares held in dematerialised form; and
- ii) whose name appear as Members in the Register of Members of the Company, as at the end of business hours on the Record Date i.e. Friday, June 7, 2024 in respect of shares held in physical form, after giving effect to valid request(s) received for transmission or transposition of shares and lodged with the Company or RTA on or before the Record Date.

For ICICI Lombard General Insurance Company Limited

Mumbai June 1, 2024			
June 1, 2024	Mumbai		
	June 1, 2024		

ICICI trade logo displayed above belongs to ICICI Bank and is used by ICICI Lombard GIC Ltd. under license and Lombard logo belongs to ICICI Lombard GIC Ltd. ICICI Lombard General Insurance Company Limited, ICICI Lombard House, 414, Veer Savarkar Marg, Prabhadevi, Mumbai - 400025. IRDA Reg.No.115. Toll Free 1800 2666. Fax No. 022 61961323. CIN (L67200MH2000PLC129408). customersupport@icicilombard.com. www.icicilombard.com. ADV/20931

isong Congenors and Discosure Hequirements) Heguileons, 2015 (SEEX Lisong Regulations), the ECGM of th Company is being conducted through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC/ QAVM) facility, which does not require physical presence of Members at a common venue. The deemed venue for the EGM shall be Registered Office of the Company.

Electronic copies of the Notice of AGM have been sent on Saturday, 015 June 2024, to all the Members whose email IDs were registered with the Company/Depositories. Members may note that the Notice of the EGM will also be made available on the Company's website: https://yertoz.com/in/ and the website of KFIN Technologies Limited ("RTA") www.evoling.kfintech.com and on the website of National Stock Exchange of India Limited at https://www.rseindia.com/, Members can attend and participate in the EGM through VC/DAVM facility only. The instructions for joining the EGM are provided in the Notice of the EGM. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

In compliance with section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time. Regulation 44 of the SEBI (LODR) and Secretarial Standard-2 on General meetings issued by The Institute of Company Secretaries of India, Company is pleased to provide emote e-voting facility (remote e-voting) to all its Members to cast their votes on all resolutions set out in notice of the EGM through RTA. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the EGM (le voting). Detailed procedure for remote e-voting is provided in the Notice of EGM stated as follows:

- a) the Business as set out in the Notice of EGM may be transacted through voting by electronic means;
- b) The remote e-voting shall commence on, Wednesday, 19th June 2024, at 09:00 AM (IST);
- c) the remote e-voting shall end on Sunday, 23^{et} June 2024, at 05:00 PM (IST);
- d) the cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the EGM is Monday, 17" June 2024
- e) any person, who acquires Shares of the Company and become Member of the Company after dispatch of the Notice of EGM and holding Shares as of the cut-off date i.e., Monday, 17th June, 2024, may obtain the login ID and password by sending a request at following small einward ris@kfintech.com.

Vembers may note that:

Date: 14 June 2024

Place: Mumbail

Sd/-

Vikas Mehra

ACS No.: 12117

Company Secretary

- a. The remote e-voting module shall be disabled by RTA after the aforesaid date and time for voting and once the vote on a Resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently;
- The facility for voting at the EGM shall be made available through e-voting by RTA;
- The Members who have cast their vote by remote e-voting prior to the EGM may also attend the EGM but shall not be entitled to cast their vote again:

A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting.

n case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the Downloads Section of https://evoting.ktintech.com or email at raghu weedha@ktintech.com or contact the company on email at compliance@vertoz.com who will also address grievances connected with the voting by electronics means

Members holding the shares in physical and de-mat form who have not registered their e-mail addresses with the Company/ Registrar & Share Transfer Agent or with the respective Depository Participants can get their email IDs registered with RTA by sending e-mail: https://evoting.kfintech.com to receive the Notice of EOGM through email and/ or attending the EOGM through VC/ OAVM.

The above information is being issued for the benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA Circulars and the SEBI Circular. By Order of the Board

For Vertoz Advertising Limited Zill Shah Company Secretary & Compliance Officer





